



# महाराष्ट्र शासन राजपत्र

## भाग एक - पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ८, अंक - १४ ]

गुरुवार ते बुधवार, एप्रिल ४ - १०, २०१९ / चैत्र १४ - २०, शके १९४१

[ पृष्ठे १०१

### प्राधिकृत प्रकाशन

### शासकीय / संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

अपर जिल्हाधिकारी यांजकडून

अंतिम अधिसूचना

क्रमांक मह-३/अधिअभि/वाडी/एसआर-१/२०१९.— शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) याच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आलेल्या आहेत, त्याचा वापर करून आणि उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्व प्रसिद्धीनंतर प्राप्त झालेल्या हरकतींवर उपविभागीय अधिकारी, कोरेगाव उपविभाग, कोरेगाव यांचेमार्फत सुनावणी घेऊन त्यांचे कार्यालयाकडील पत्र जा. क्र. आरटीएस/कावि-५१/२०१९, दिनांक ३० जानेवारी २०१९ अन्वये या कार्यालयाकडे कळविलेल्या वस्तुस्थितीचे अनुषंगाने सदर हरकती या कार्यालयाकडून अमान्य करणेत आलेले मी, साहेबराव मा. गायकवाड, अपर जिल्हाधिकारी, सातारा याद्वारे दिनांक १६ फेब्रुवारी २०१९ पासून सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुकेतील सुभाषनगर या वस्ती/वसाहतीचे सोबतच्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुकेतील "सुभाषनगर" या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रूपांतर करीत आहे.

#### अनुसूची

जिल्हा सातारा, तालुका कोरेगाव

गावाचे नाव

भूमापन क्रमांक

कोरेगाव

गावठाण, १ ते ३४, १८४ ते १८५, १९० ते ६०७, ६०९ ते ६२८, ६३१ ते ६३६, ६३९ ते ६४०, ६४४ ते ६४५.

सुभाषनगर

३५ ते १८३, १८६ ते १८९, ६०८, ६२९ ते ६३०, ६३७ ते ६३८, ६४१ ते ६४३.

साहेबराव मा. गायकवाड,

अपर जिल्हाधिकारी, सातारा.

सातारा, १६ फेब्रुवारी २०१९.

BY ADDITIONAL COLLECTOR

FINAL NOTIFICATION

No. Mah-3/AdhiAbhi/Wadi/SR-1/2019.—In exercise of the powers of the State Government under the proviso to sub-section (1) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966) delegated to me by Government Notification Revenue and Forest Department No. TLC-1076/63923/M-6, dated the 1st July 1976 and after following the procedure as per provisions of the sub-section (4) of the said Section 4 of the said Act, I, Sahebrao M. Gaikwad, Additional Collector of Satara District, hereby with effect from dated 16th February 2019 constitute the Subhashnagar in the Koregaon taluka of the Satara District, to be a village to be called in the taluka Koregaon of the district Satara be having the limits specified in the schedule hereto appended.

Schedule

District Satara, taluka Koregaon

Village	Survey Nos.
Koregaon	Gaothan, 1 to 34, 184 to 185, 190 to 607, 609 to 628, 631 to 636, 639 to 640, 644 to 645.
Subhashnagar	35 to 183, 186 to 189, 608, 629 to 630, 637 to 638, 641 to 643.

SAHEBRAO M. GAIKWAD,  
Additional Collector, Satara.

Satara, 16th February 2019.

जिल्हादंडाधिकारी यांजकडून

- वाचले : (१) मा. सहसचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/ग्रापनि-२०१९/प्र. क्र. १९/का. ८, दिनांक २३ जानेवारी २०१९.
- (२) मा. जिल्हाधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत शाखा, पुणे यांचेकडील पत्र क्रमांक पसप-३/कावि-८२३५/२०१९, दिनांक २३ जानेवारी २०१९.
- (३) क्रिमिनल प्रोसिजर कोड, १९७३ चे कलम १४४.

आदेश

क्रमांक पगह/कावि-१८८/२०१९.--ज्याअर्थी, मा. सहसचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांनी पुणे जिल्ह्यातील माहे मार्च २०१९ मध्ये मुदती संपणाऱ्या पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या एकूण २२ ग्रामपंचायतींकरिता सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून त्याबाबतची आचारसंहिता दिनांक २३ जानेवारी २०१९ पासून निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत पुणे जिल्ह्यातील निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्रांत लागू करणेत आल्याचे कळविले आहे. तसेच सदरच्या निवडणुकांचे मतदान दिनांक २४ फेब्रुवारी २०१९ रोजी होणार असून मतमोजणी दिनांक २५ फेब्रुवारी २०१९ रोजी होणार आहे. सदर निवडणुकीचे मतदान व मतमोजणी शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडणे आवश्यक असल्याने पुणे जिल्ह्यातील मतदान असलेल्या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात दिनांक २४ फेब्रुवारी २०१९ रोजी मतदानाचे दिवशी व दिनांक २५ फेब्रुवारी २०१९ रोजी मतमोजणीचे दिवशी मतदान केंद्राचे परिघापासून १०० मीटर सभोवतालच्या परिसरामध्ये सार्वजनिक सुरक्षिततेला व मालमत्तेला धोका पोहचू नये, सार्वजनिक शांतता बिघडू नये, यासाठी तसेच मतदान व मतमोजणी केंद्राचे परिघापासून १०० मीटर सभोवतालच्या परिसरातील जागेचा इतर कारणांसाठी गैरवापर होण्याची दाट शक्यता असल्याने प्रतिबंधात्मक आदेश जारी करणे आवश्यक आहे, अशी माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी, मी, नवल किशोर राम, जिल्हादंडाधिकारी, पुणे या आदेशान्वये क्रिमिनल प्रोसिजर कोड, १९७३ चे कलम १४४ मधील अधिकारांन्वये पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात दिनांक २४ फेब्रुवारी २०१९ रोजी मतदानाचे दिवशी ते दिनांक २५ फेब्रुवारी २०१९ रोजी मतमोजणीचे दिवशी मतदान केंद्राचे व मतमोजणी केंद्राचे परिघापासून १०० मीटर सभोवतालच्या परिसरामधील टपऱ्या, स्टॉल, दुकाने, वाणिज्यिक आस्थापना व तत्सम बाबी बंद ठेवणेचे आदेश देत आहे.

सदरचा आदेश दिनांक २४ फेब्रुवारी २०१९ रोजीचे ००.०० वाजलेपासून दिनांक २५ फेब्रुवारी २०१९ रोजीचे २४.०० वाजेपर्यंत म्हणजे मतदानाचे व मतमोजणीचे दिवशी संपूर्ण दिवस अंमलात राहील. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता कलम १८८ मधील तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील.

सदर आदेश माझे स्वाक्षरी शिक्क्यानिशी आज दिनांक २० फेब्रुवारी २०१९ रोजी देणेत आला आहे.

नवल किशोर राम,  
जिल्हादंडाधिकारी, पुणे.

पुणे, २० फेब्रुवारी २०१९.

- वाचले :-** (१) मा. भारत निवडणूक आयोग आदेश क्रमांक ४६४/एल अँड ओ/ईएस०२१/९४, दिनांक २१ सप्टेंबर १९९४.  
(२) मा. भारत निवडणूक आयोग आदेश क्रमांक ४६४/९६/एल अँड ओ, दिनांक १७ जानेवारी १९९६.  
(३) मा. भारत निवडणूक आयोग आदेश क्रमांक ४६४/९६/पीएलएन-१, दिनांक १३ मार्च १९९६.  
(४) मा. भारत निवडणूक आयोग आदेश क्रमांक ४३७/जीई-९९/पीएलएन-१११/एमसीसी, दिनांक २८ जुलै १९९९.  
(५) मा. भारत निवडणूक आयोग आदेश क्रमांक ४६४/एल अँड ओ/९९/पीएलएन-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९९.  
(६) मा. उपसचिव (गृह विभाग) महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्रमांक एसयूटी-०७०९/सी-६३/पोल-९, दिनांक १७ ऑगस्ट २००९.  
(७) गृहविभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्रमांक एसयूटी-२०१४/सी-६२/पोल-९, दिनांक ३० मार्च २०१५.  
(८) मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/ग्रापंनि-२०१८/प्र. क्र. १९/का-८, दिनांक २३ जानेवारी २०१९.  
(९) दिनांक ४ फेब्रुवारी २०१९ रोजीची छाननी समिती सभा.  
(१०) पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, पुणे यांचेकडील पत्र क्रमांक जा. क्र. जिविशा/२०१९-५२३, दिनांक ३० जानेवारी २०१९.  
(११) शस्त्र अधिनियम, १९५९ चे कलम १७ (३) (अ) व (बी).  
(१२) क्रिमिनल प्रोसिजर कोड, १९७३ चे कलम १४४.

### आदेश

क्रमांक पगह/कावि-१८५/२०१९.— ज्याअर्थी, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांनी महाराष्ट्र राज्यातील माहे मार्च २०१९ मध्ये मुदती संपणाऱ्या तसेच आयोगाकडून मान्यता दिलेल्या ग्रामपंचायतीच्या रिक्त पदांसाठीच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली असून त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील २२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा समावेश आहे व याबाबतची आचार संहिता दिनांक २३ जानेवारी २०१९ पासून पुणे जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूक असलेल्या संबंधित ग्रामपंचायतींच्या संपूर्ण क्षेत्रात अमलात आलेली आहे. आगामी ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडणे आवश्यक असल्याने निवडणूक कालावधीमध्ये शस्त्र अथवा हत्यारे/दारुगोळा यांचा गैरवापर होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मानवी जीवितहानी किंवा सुरक्षिततेला व मालमत्तेला धोका पोहचू नये, सार्वजनिक शांतता बिघडून दंगा होऊ नये, यासाठी तसेच निवडणूक कालावधीमध्ये शस्त्रांचा/हत्यारांचा/ दारुगोळ्यांचा गैरवापर होण्याची दाट शक्यता असल्याने प्रतिबंधात्मक आदेश जारी करणे आवश्यक आहे. तसेच शासनाकडील उपरोक्त नमूद पत्रांमध्ये गठित करणेत आलेल्या छाननी समित्या बेटकीमध्ये जाभिनावर सोडलेल्या व्यक्ती, दंग्यामध्ये गोवलेल्या व्यक्ती व निवडणूक कालावधीत दंग्यामध्ये गोवलेल्या व्यक्ती तसेच राजकीय हितसंबंधातून त्यांचेकडे असलेल्या शस्त्रांचा गैरवापर होण्याची शक्यता असलेल्या व्यक्ती इत्यादीबाबत पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, पुणे यांनी सादर केलेल्या यादीवर छाननी समितीचे दिनांक ४ फेब्रुवारी २०१९ रोजीचे बेटकीमध्ये चर्चा होऊन झालेल्या चर्चेप्रमाणे

- (१) वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीतील-१
- (२) पौड पोलीस स्टेशन हद्दीतील-१५
- (३) शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील-३
- (४) इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीतील-२
- (५) यवत पोलीस स्टेशन हद्दीतील-१

असे एकूण ५ पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण २२ शस्त्रपरवाना धारकांकडील शस्त्रे जमा करून घेणे आवश्यक आहे, असे पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी नमूद केले आहे. त्यानुसार सदर यादीतील ५ पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण २२ शस्त्रपरवाना धारकांकडील शस्त्र जमा करून घेणे आवश्यक आहे, अशी माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी, मी, नवल किशोर राम, जिल्हादंडाधिकारी, पुणे या आदेशान्वये क्रिमिनल प्रोसिजर कोड, १९७३ चे कलम १४४ व शस्त्र अधिनियम, १९५९ चे कलम १७ (३) (अ) व (बी) मधील अधिकारान्वये पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी सादर केलेल्या यादीप्रमाणे व छाननी समितीच्या बैठकीत निर्णय झाल्याप्रमाणे वरीलप्रमाणे एकूण ५ पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण २२ शस्त्र परवानाधारकांकडील शस्त्रे संबंधित पोलीस स्टेशनला जमा करणेचे आदेश देत आहे. सदर शस्त्र परवाना धारकांना त्यांचे परवान्यावरील शस्त्र जमा करणेबाबतचा आदेश पोलीस विभागाने संबंधित शस्त्र परवाना धारकांना तात्काळ बजवावेत. शस्त्रपरवाना धारकांनी अशा आशयाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर ताबडतोब व कोणत्याही परिस्थितीत सात दिवसांचे आत शस्त्र जमा करावीत.

सदरचा आदेश पुणे ग्रामीण जिल्ह्यात दिनांक २७ फेब्रुवारी २०१९ अखेर अमलात राहील. तसेच दिनांक २७ फेब्रुवारी २०१९ नंतर ७ दिवसांचे आत संबंधितांना त्यांचे परवान्यावरील शस्त्र परत करावेत. तसेच ज्या परवानाधारकांचे शस्त्र जमा करावयाचे आहे त्यांचे शस्त्र जमा करून ठेवण्याची योग्य ती व्यवस्था करावी. तसेच शस्त्रांना जमा कालावधीमध्ये कोणतेही नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी. शस्त्रे जमा करताना ज्या स्थितीत होती त्या स्थितीतच धारकास जमा कालावधीनंतर परत केली जातील याची दक्षता घ्यावी. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता कलम १८८ मधील तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील.

सदरचा आदेश माझे स्वाक्षरी शिक्क्यानिशी आज दिनांक २० फेब्रुवारी २०१९ रोजी देणेत आला.

नवल किशोर राम,

जिल्हादंडाधिकारी, पुणे.

पुणे, २० फेब्रुवारी २०१९.

#### अपर जिल्हादंडाधिकारी यांजकडून

- वाचले :- (१) राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/ग्रापनि-२०१८/प्र. क्र. १९/का-८, दिनांक २३ जानेवारी २०१९.  
(२) जिल्हाधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत शाखा, पुणे यांचेकडील पत्र क्रमांक पसप-३/कावि-८२३५/२०१९, दिनांक २३ जानेवारी २०१९.  
(३) क्रिमिनल प्रोसिजर कोड, १९७३ चे कलम १४४.  
(४) शस्त्र अधिनियम, १९५९ चे कलम १७ (३) (अ) व (बी).

#### आदेश

क्रमांक पगह/कावि-१८७/२०१९. — ज्याअर्थी, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी महाराष्ट्र राज्यातील मार्च २०१९ मध्ये मुदती संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केलेली असून त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या एकूण २२ सार्वत्रिक निवडणुकांचा समावेश असून याबाबतची आचार संहिता दिनांक २३ जानेवारी २०१९ चे रात्री १२.०० वाजलेपासून निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात अमलात आलेली आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडणे आवश्यक असल्याने निवडणूक कालावधीमध्ये शस्त्र अथवा हत्यारे/दारुगोळा यांचा गैरवापर होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मानवी जीवितहानी किंवा सुरक्षिततेला व मालमत्तेला धोका पोहचू नये, सार्वजनिक शांतता बिघडून दंगा होऊ नये, यासाठी तसेच निवडणूक कालावधीमध्ये शस्त्रांचा/हत्यारांचा/दारुगोळांचा गैरवापर होण्याची दाट शक्यता असल्याने परवान्यावरील शस्त्रे/अग्निशस्त्रे जवळ बाळगण्यास, धारण करण्यास तसेच वाहून नेणेस प्रतिबंध करणे आवश्यक आहे, अशी माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी, मी, डॉ. जयश्री कटारे, अपर जिल्हादंडाधिकारी, पुणे या आदेशान्वये क्रिमिनल प्रोसिजर कोड, १९७३ चे कलम १४४ व शस्त्र अधिनियम, १९५९ चे कलम १७ (३) (अ) व (बी) मधील प्राप्त अधिकारान्वये कोणत्याही व्यक्तीस पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सार्वत्रिक व पोट-निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात सदर आदेशाच्या दिनांकापासून ते निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत म्हणजेच दिनांक २७ फेब्रुवारी २०१९ अखेरपर्यंत स्वतःजवळ परवानाप्राप्त अग्निशस्त्रे/हत्यारे, दारुगोळा बाळगणेस व बरोबर नेणेस मनाई करीत आहे. या आदेशातून बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी/कर्मचारी तसेच बँका व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी नेमणेत आलेल्या सुरक्षा कर्मचारी यांना वगळणेत येत आहे. बँका अथवा सार्वजनिक संस्था यांनी निवडणूक कालावधीमध्ये त्यांचेकडील हत्यारांचा गैरवापर होणार नाही, याची दक्षता घेणेची जबाबदारी संबंधित बँकेची/संस्थांची/अधिकाऱ्यांचे वर राहील.

सदरचा आदेश दिनांक २७ फेब्रुवारी २०१९ चे २४.०० वाजेपर्यंत अमलात राहील. या आदेशाची उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता, कलम १८८ मधील तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील.

सदरचा आदेश माझे स्वाक्षरी शिक्क्यानिशी आज दिनांक २० फेब्रुवारी २०१९ रोजी देणेत आला.

डॉ. जयश्री कटारे,

अपर जिल्हादंडाधिकारी, पुणे.

पुणे, २० फेब्रुवारी २०१९.

## पोलीस आयुक्त यांजकडून

महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३६ प्रमाणे आदेश

### आदेश

क्रमांक निवडणूक कक्ष/१४८७/२०१९.— ज्याअर्थी, निवडणूक आयोग, भारत सरकार यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणुका घेण्याचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे आणि सदर निवडणुकीचे मतदान दिनांक २९ एप्रिल २०१९ रोजी होणार असून, मतमोजणी ही दिनांक २३ मे २०१९ रोजी होणार आहे ;

आणि ज्याअर्थी, सदरच्या निवडणुका ह्या सुरळीतपणे व शांततेत पार पाडणेसाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मी, आर. के. पद्मनाभन, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड मला महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३६ प्रमाणे प्राप्त झालेल्या अधिकारानुसार खालीलप्रमाणे आदेश देत आहे.

(१) कोणत्याही कारणासाठी सार्वजनिक सभा/सभेचे ठिकाण व वेळ याबाबत संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.

(२) कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका काढण्याबाबत संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.

(३) ध्वनिक्षेपकाचा वापर कोणत्याही प्रकारे रात्रौ २२.०० ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत करू नये.

(४) फिरत्या वाहनावरून ध्वनिक्षेपकाचा वापर करू नये.

(५) ध्वनिक्षेपकाचा परवाना जवळ बाळगावा.

(६) ध्वनिक्षेपकाचा वापर वाहन थांबवूनच करावा.

(७) ध्वनिक्षेपकाच्या आवाजाच्या तीव्रतेवर घालून दिलेल्या मर्यादेचे काटेकोरपणे पालन करावे.

(८) शाळा, कॉलेज, रुग्णालय या ठिकाणी थांबून ध्वनिक्षेपकाचा वापर करू नये.

(९) निवडणुकीचे कालावधीत प्रचाराच्या अनुषंगाने एकावेळी कोणत्याही परिस्थितीत १० पेक्षा अधिक वाहने एका ताफ्यात चालवू नयेत. तसेच दोन ताफ्यांतील अंतर हे २०० मीटर/१५ मिनिटांचे असावे.

(१०) सदरचा आदेश संरक्षण वाहनांच्या ताफ्यासह, केंद्र किंवा राज्य शासनाचे मंत्री किंवा उच्च पदस्थ व्यक्ती घेऊन जात असेल तेव्हा त्यांच्या सुरक्षिततेविषयी लागू असलेल्या आदेशास अधीन राहून अंमलात राहील तसेच सदरचा आदेश शासकीय कामावर असलेल्या वाहनाच्या संदर्भात लागू राहणार नाही.

(११) रस्त्यावरून जाणाऱ्या जमावाचे अगर मिरवणुकीत व्यक्तींचे वागणे अगर कृत्याबाबत पोलीस स्टेशन स्वाधीन अधिकाऱ्याने आदेश देणे.

(१२) ज्या मार्गाने मिरवणूक किंवा जमाव जाईल अगर जाणार नाही ती वेळ व मार्ग पोलीसस्टेशन स्वाधीन अधिकाऱ्याने निश्चित करणे.

(१३) सार्वजनिक ठिकाणी अगर सार्वजनिक करमणुकीच्या कार्यक्रमाच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या लाऊड स्पीकरच्या ध्वनीची तीव्रता निश्चित करून दिलेली वेळ यावर पोलीस स्टेशन स्वाधीन अधिकाऱ्याने नियंत्रण करणे.

(१४) मिरवणुकीचे प्रचाराच्या निमित्ताने जाहीर सभा घेण्याचे ठिकाण, दिनांक व वेळ याबाबत पोलीस स्टेशन स्वाधीन अधिकाऱ्याने नियंत्रण करणे.

हा आदेश संपूर्ण पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत दिनांक १४ मार्च २०१९ चे ००.०१ वाजलेपासून ते दिनांक ६ मे २०१९ चे २४.०० वाजेपर्यंत लागू राहील.

सदरचा आदेश भंग करणारी व्यक्ती महाराष्ट्र पोलीस ॲक्ट, १९५१ च्या कलम १३४ नुसार शिक्षेस पात्र राहील.

सदरचा आदेश माझे सही व शिक्क्यानिशी आज दिनांक १३ मार्च २०१९ रोजी दिला आहे.

आर. के. पद्मनाभन,

पोलीस आयुक्त,

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय,

पुणे.

पिंपरी-चिंचवड, १३ मार्च २०१९.

महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३६ प्रमाणे आदेश

### आदेश

क्रमांक वि.शा./निवडणूक/१४३५/२०१९.— ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग, पत्र क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र. क्र. ३/का-७, दिनांक २१ फेब्रुवारी २०१९ च्या आदेशान्वये जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोट-निवडणुका-मार्च २०१९ अन्वये हवेली पंचायत समिती अंतर्गत ३५-देहूगाव-लोहगाव निवडणूक विभागामध्ये पोट-निवडणुका होणार आहेत. त्याची आचारसंहिता दिनांक २१ फेब्रुवारी २०१९ रोजी पासून ते निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अस्तित्वात राहील. मतदान दिनांक २४ मार्च २०१९ रोजी व मतमोजणी दिनांक २५ मार्च २०१९ रोजी होणार आहे ;

आणि ज्याअर्थी, आचारसंहिता सुरू झालेपासून, मतमोजणी पूर्ण होईपर्यंत पंचायत समिती अंतर्गत ३५-देहूगाव-लोहगाव निवडणूक विभागात येणारी देहूगाव, माळीनगर (देहूरोड पोलीस स्टेशन अंतर्गत), निरगुडी (दिघी पोलीस स्टेशन) या ठिकाणी पोट-निवडणुका होणार आहेत. सदर निवडणुका सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक प्रभावित क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, मी, आर. के. पद्मनाभन, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड मला महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३६ प्रमाणे मिळालेल्या अधिकारांनुसार देहूरोड व दिघी पोलीस स्टेशन स्वाधीन अधिकारी यांना खालील नमूद केलेप्रमाणे लेखी अगर तोंडी आदेश देण्याचे अधिकार प्रदान करीत आहे.

(अ) रस्त्यावरून जाणाऱ्या जमावाचे अगर मिरवणुकीत व्यक्तीचे वागणे अगर कृत्याबाबत आदेश देणे.

(ब) ज्या मार्गाने मिरवणूक किंवा जमाव जाईल अगर जाणार नाही ती वेळ व मार्ग निश्चित करणे.

(क) सार्वजनिक ठिकाणी अगर सार्वजनिक करमणुकीच्या कार्यक्रमाच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या लाऊड स्पीकरच्या ध्वनीची तीव्रता निश्चित करून दिलेली वेळ यावर नियंत्रण करणे.

(ड) मिरवणुकीचे प्रचाराच्या निमित्ताने जाहीर सभा घेण्याचे ठिकाण, दिनांक व वेळ याबाबत नियंत्रण करणे.

हा आदेश पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील देहूरोड व दिघी पोलीस स्टेशनचे हद्दीत दिनांक ९ मार्च २०१९ चे रात्री ००.०१ वाजलेपासून ते दिनांक २५ मार्च २०१९ चे २४.०० वाजेपर्यंत लागू राहील.

सदर आदेशचा भंग करणारी अथवा व्यक्ती महाराष्ट्र पोलीस ॲक्ट १९५१ च्या कलम १३४ नुसार शिक्षेस पात्र राहील.

सदरचा आदेश माझे सही व शिक्क्यानिशी आज दिनांक ८ मार्च २०१९ रोजी दिला आहे.

आर. के. पद्मनाभन,

पोलीस आयुक्त,

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय,

पुणे.

पिंपरी-चिंचवड, ८ मार्च २०१९.

फौजदारी दंड प्रक्रिया संहिता (सी.आर.पी.सी.) १९७३ चे कलम १४४ प्रमाणे आदेश

### आदेश

क्रमांक निवडणूक कक्ष/१४८६/२०१९.— ज्याअर्थी, निवडणूक आयोग, भारत सरकार यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर केली असून, १७ व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. सदरच्या निवडणुका ह्या सुरळीतपणे व शांततेत पार पाडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखणेकामी सार्वजनिक मालमतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व उपद्रव टाळण्यासाठी सर्व प्रकारची शस्त्रे व हत्यारे यांना जवळ बाळगून फिरणेस मनाई करणे अत्यंत जरूरीचे आहे, अशी माझी खात्री झालेली आहे.

त्याअर्थी, मी, आर. के. पद्मनाभन, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय मला, फौजदारी दंड प्रक्रिया संहिता, १९७३ च्या कलम १४४ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार असा आदेश देतो की, संपूर्ण पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात दिनांक १४ मार्च २०१९ चे ००.०१ वाजलेपासून ते दिनांक ६ मे २०१९ रोजीची संपूर्ण मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतचे २४.०० वाजेपर्यंत खालीलप्रमाणे आदेश देत आहे.

नमूद मुदतीत अधिकृत हत्यार परवान्यावरील कोणत्याही प्रकारची हत्यारे घेऊन फिरणेस या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे. सदरचा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना (पोलीस दल, संरक्षण दल, तुरुंग विभाग, बँक सुरक्षा विभाग व इतर केंद्रीय तसेच राज्य शासनाचे अधिकारी व कर्मचारी यांना) लागू राहणार नाही. ज्या परवानाधारकास रुढीप्रमाणे बंदूक डिस्प्ले करण्याचा अधिकार आहे त्यांना हा आदेश लागू राहणार नाही.

सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र राहिल.

सदरचा आदेश माझे सही व शिक्क्यानिशी आज दिनांक १३ मार्च २०१९ रोजी दिला आहे.

आर. के. पद्मनाभन,

पोलीस आयुक्त,

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे.

पिंपरी-चिंचवड, १३ मार्च २०१९.

फौजदारी दंड प्रक्रिया संहिता (सी.आर.पी.सी.) १९७३ चे कलम १४४ प्रमाणे आदेश

### आदेश

क्रमांक विशा निवडणूक-१४३४/२०१९.— ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग, पत्र क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१९/प्र. क्र. ३/का-७, दिनांक २१ फेब्रुवारी २०१९ च्या आदेशान्वये जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोट-निवडणुका-मार्च २०१९ अन्वये हवेली पंचायत समिती अंतर्गत ३५-देहूगाव-लोहगाव निवडणूक विभागामध्ये पोट-निवडणुका होणार आहेत. त्याची आचारसंहिता दिनांक २१ फेब्रुवारी २०१९ रोजीपासून ते निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अस्तित्वात राहिल. मतदान दिनांक २४ मार्च २०१९ रोजी व मतमोजणी दिनांक २५ मार्च २०१९ रोजी होणार आहे ;

आणि ज्याअर्थी, आचारसंहिता सुरु झालेपासून, मतमोजणी पूर्ण होईपर्यंत पंचायत समिती अंतर्गत ३५-देहूगाव-लोहगाव निवडणूक विभागात येणारी देहूगाव, माळीनगर (देहूरोड पोलीस स्टेशन अंतर्गत), निरगुडी (दिघी पोलीस स्टेशन) या ठिकाणी पोट-निवडणुका होणार आहेत. सदर निवडणुका सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील देहूरोड व दिघी स्टेशनच्या हद्दीत निवडणूक प्रभावित क्षेत्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये खालील बाबींना निर्बंध घालण्याची आवश्यकता आहे, अशी माझी खात्री झालेली आहे.

त्याअर्थी, मी, आर. के. पद्मनाभन, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय मला फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार देहूरोड व दिघी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात उपरोक्त पंचायत समितीची निवडणूक कार्यक्षेत्रामध्ये दिनांक ९ मार्च २०१९ रोजी रात्री ००.०१ वाजलेपासून ते दिनांक २५ मार्च २०१९ चे २४.०० वाजेपर्यंत खालीलप्रमाणे आदेश देत आहे.

(१) निवडणुकीचे कालावधीत प्रचाराच्या अनुषंगाने कोणत्याही परिस्थितीत एकावेळी तीनपेक्षा अधिक वाहने एका ताफ्यात चालवू नयेत. तसेच दोन ताफ्यातील अंतर हे १५ मिनिटांचे असावे.

सदरचा आदेश संरक्षण वाहनांच्या ताफ्यासह केंद्र किंवा राज्य शासनाचे मंत्री किंवा उच्च पदस्थ व्यक्ती घेऊन जात असेल तेव्हा त्यांच्या सुरक्षिततेविषयी लागू असलेल्या आदेशास अधीन राहून अंमलात राहिल व शासकीय कामावर असलेल्या वाहनांच्या संदर्भात लागू राहणार नाही.

सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र राहिल.

सदरचा आदेश माझे सही व शिक्क्यानिशी आज दिनांक ८ मार्च २०१९ रोजी दिला आहे.

आर. के. पद्मनाभन,

पोलीस आयुक्त,

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय,

पुणे.

पिंपरी-चिंचवड, ८ मार्च २०१९.

### पोलीस सहआयुक्त यांजकडून

मुंबई पोलीस कायदा कलम ३६ प्रमाणे आदेश

### आदेश

क्रमांक पोसआ/२१०८/२०१९.— ज्याअर्थी, निवडणूक आयोग, भारत सरकार यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणुका घेण्याचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे आणि सदर निवडणुकीचे मतदान पुणे, बारामती लोकसभा मतदार संघात दिनांक २३ एप्रिल २०१९ रोजी व शिरूर लोकसभा मतदार संघात दिनांक २९ एप्रिल २०१९ रोजी होणार असून, मतमोजणी ही दिनांक २३ मे २०१९ रोजी होणार आहे ;

आणि ज्याअर्थी, सदरच्या निवडणुका ह्या सुरळीतपणे व शांततेत पार पाडणेसाठी पुणे पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मी, शिवाजी बोडखे, पोलीस सहआयुक्त, पुणे शहर, पुणे मला महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३६ प्रमाणे प्राप्त झालेल्या अधिकारानुसार खालीलप्रमाणे आदेश देत आहे.

(१) कोणत्याही कारणासाठी सार्वजनिक सभा/सभेचे ठिकाण व वेळ याबाबत संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.

(२) कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका काढण्याबाबत संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.

(३) ध्वनिक्षेपकाचा वापर कोणत्याही प्रकारे रात्री २२.०० ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत करू नये.

(४) फिरत्या वाहनावरून ध्वनिक्षेपकाचा वापर करू नये.

(५) ध्वनिक्षेपकाचा परवाना जवळ बाळगावा.

(६) ध्वनिक्षेपकाचा वापर वाहन थांबवूनच करावा.

(७) ध्वनिक्षेपकाच्या आवाजाच्या तीव्रतेवर घालून दिलेल्या मर्यादेचे काटेकोरपणे पालन करावे.

(८) शाळा, कॉलेज, रुग्णालय या ठिकाणी थांबून ध्वनिक्षेपकाचा वापर करू नये.

(९) निवडणुकीचे कालावधीत प्रचाराच्या अनुषंगाने एकावेळी कोणत्याही परिस्थितीत १० पेक्षा अधिक वाहने एका ताफ्यात चालवू नयेत. तसेच दोन ताफ्यांतील अंतर हे २०० मीटर/१५ मिनिटांचे असावे.

(१०) सदरचा आदेश संरक्षण वाहनांच्या ताफ्यासह, केंद्र किंवा राज्य शासनाचे मंत्री किंवा उच्च पदस्थ व्यक्ती घेऊन जात असेल तेव्हा त्यांच्या सुरक्षिततेविषयी लागू असलेल्या आदेशास अधीन राहून अंमलात राहील तसेच सदरचा आदेश शासकीय कामावर असलेल्या वाहनांच्या संदर्भात लागू राहणार नाही.

(११) रस्त्यावरून जाणाऱ्या जमावाचे अगर मिरवणुकीत व्यक्तींचे वागणे अगर कृत्याबाबत पोलीस स्टेशन स्वाधीन अधिकाऱ्याने आदेश देणे.

(१२) ज्या मार्गाने मिरवणूक किंवा जमाव जाईल अगर जाणार नाही ती वेळ व मार्ग पोलीस स्टेशन स्वाधीन अधिकाऱ्याने निश्चित करणे.

(१३) सार्वजनिक ठिकाणी अगर सार्वजनिक करमणुकीच्या कार्यक्रमाच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या लाऊज स्पीकरच्या ध्वनीची तीव्रता निश्चित करून दिलेली वेळ यावर पोलीस स्टेशन स्वाधीन अधिकाऱ्याने नियंत्रण करणे.

(१४) मिरवणुकीचे प्रचाराच्या निमित्ताने जाहीर सभा घेण्याचे ठिकाण, दिनांक व वेळ याबाबत पोलीस स्टेशन स्वाधीन अधिकाऱ्याने नियंत्रण करणे.

हा आदेश संपूर्ण पुणे पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत दिनांक १५ मार्च २०१९ चे ००.०१ वाजलेपासून ते दिनांक १३ मे २०१९ चे २४.०० वाजेपर्यंत लागू राहील.

सदरचा आदेश भंग करणारी व्यक्ती महाराष्ट्र पोलीस ॲक्ट, १९५१ च्या कलम १३४ नुसार शिक्षेस पात्र राहील.

सदरचा आदेश माझे सही व शिक्क्यानिशी आज दिनांक १३ मार्च २०१९ रोजी दिला आहे.

शिवाजी बोडखे,

पोलीस सहआयुक्त,

पुणे शहर, पुणे.

पुणे शहर, १३ मार्च २०१९.

फौजदारी दंड प्रक्रिया संहिता (सी.आर.पी.सी.) १९७३ चे कलम १४४ प्रमाणे आदेश

### आदेश

क्रमांक पोसआ/२१०७/२०१९.— ज्याअर्थी, निवडणूक आयोग, भारत सरकार यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणुका घेण्याचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. १७ व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. सदरच्या निवडणुका ह्या सुरळीतपणे व शांततेत पार पाडण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखणेकामी सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व उपद्रव टाळण्यासाठी सर्व प्रकारची शस्त्रे व हत्यारे यांना जवळ बाळगून फिरणेस मनाई करणे अत्यंत जरूरीचे आहे, अशी माझी खात्री झालेली आहे.

त्याअर्थी, मी, शिवाजी बोडखे, पोलीस सहआयुक्त, पुणे शहर, पुणे मला फौजदारी दंड प्रक्रिया संहिता, १९७३ च्या कलम १४४ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार असा आदेश देतो की, संपूर्ण पुणे शहरात दिनांक १५ मार्च २०१९ चे ००.०१ वाजलेपासून ते दिनांक १३ मे २०१९ रोजी २४.०० संपूर्ण मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत खालीलप्रमाणे आदेश देत आहे.



नमूद मुदतीत अधिकृत हत्यार परवान्यावरील कोणत्याही प्रकारची हत्यारे घेऊन फिरणेस या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे. सदरचा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना (पोलीस दल, संरक्षण दल, तुरुंग विभाग, बँक सुरक्षा विभाग व इतर केंद्रीय तसेच राज्य शासनाचे अधिकारी व कर्मचारी यांना) लागू राहणार नाही. ज्या परवानाधारकास रुढीप्रमाणे बंदूक डिस्पले करण्याचा अधिकार आहे त्यांना हा आदेश लागू राहणार नाही.

सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र राहील.

सदरचा आदेश माझे सही व शिक्क्यानिशी आज दिनांक १३ मार्च २०१९ रोजी दिला आहे.

शिवाजी बोडखे,

पोलीस सहआयुक्त,

पुणे शहर, पुणे.

पुणे शहर, १३ मार्च २०१९.

फौजदारी दंड प्रक्रिया संहिता (सी.आर.पी.सी.) १९७३ चे कलम १४४ प्रमाणे आदेश

### आदेश

क्रमांक पोसआ-२४००/२०१९. — ज्याअर्थी, निवडणूक आयोग, भारत सरकार यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणुका घेण्याचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. ३४-पुणे शहर, ३५-बारामती, ३६-शिरूर या तीन लोकसभा मतदार संघाचे दिनांक २८ मार्च २०१९ ते दिनांक १२ एप्रिल २०१९ रोजीपर्यंत खालील ठिकाणी निवडणूक प्रक्रियेचे कामकाज (नामनिर्देशन पत्र दाखल करणे, नामनिर्देशन पत्राची छाननी करणे व नामनिर्देशन पत्र मागे घेणे इत्यादी कामे) लोकसभा मतदार संघ निहाय खालील ठिकाणी चालणार आहे.

अ. क्र.	लोकसभा मतदार संघाचे नाव	कामकाजाचे ठिकाण
१	२	३
१	३४-पुणे	जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे.
२	३५-बारामती	विधानभवन (कौन्सिल हॉल), पुणे.
३	३६ शिरूर	जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे.

वरील ठिकाणी नामनिर्देशन पत्राचे प्रक्रियेचे कामकाज चालणार आहे. सदरचे कामकाज सुरळीतपणे व शांततेत पार पाडण्यासाठी व पुणे पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखणे कामी सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व उपद्रव टाळण्यासाठी वरील नमूद कार्यालयाचे २०० मीटर परिसरात निर्बंध घालणे जरूरीचे आहे, अशी माझी खात्री झालेली आहे.

त्याअर्थी, मी, शिवाजी बोडखे, पोलीस सहआयुक्त, पुणे शहर, पुणे मला फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार असा आदेश देतो की, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे, विधान भवन (कौन्सिल हॉल) या कार्यालयांच्या २०० मीटर परिक्षेत्रात दिनांक २८ मार्च २०१९ चे ००.०१ वाजलेपासून ते दिनांक १२ एप्रिल २०१९ चे २४.०० वाजेपर्यंत खालीलप्रमाणे आदेश देत आहे.

(१) उमेदवारी नामनिर्देशन पत्र दाखल करताना वरील ठिकाणी उमेदवारासोबत ४ पदाधिकारी किंवा सूचक/कार्यकर्ते यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीस आत जाण्यास मनाई करण्यात येत आहे.

(२) वरील ठिकाणी कोणताही प्रचार करण्यास, सभा घेण्यास व कोणतीही घोषणाबाजी करण्यास मनाई करण्यात येत आहे.

(३) वरील ठिकाणी ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास मनाई करण्यात येत आहे.

(४) वरील ठिकाणी कोणताही मजकूर लिहिण्यास अगर छापील मजकूर चिटकविण्यास मनाई करण्यात येत आहे.

(५) वरील ठिकाणी नामनिर्देशित पत्र भरण्यासाठी जात असताना निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयापासून १०० मीटरचे आत ३ वाहने घेऊन जाण्यास परवानगी आहे.

सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र राहील.

सदरचा आदेश माझे सही व शिक्क्यानिशी आज दिनांक २२ मार्च २०१९ रोजी दिला आहे.

शिवाजी बोडखे,

पोलीस सहआयुक्त,

पुणे शहर, पुणे.

पुणे शहर, २२ मार्च २०१९.

## पोलीस आयुक्त यांजकडून

फौजदारी दंड प्रक्रिया संहिता (सी.आर.पी.सी.) १९७३ चे कलम १४४ प्रमाणे आदेश

### आदेश

क्रमांक वि. शा./निवडणूक/१२०६/२०१९.— ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग, पत्र क्रमांक रानिआ/ग्रापंनि-२०१९/प्र. क्र. २/का-८, दिनांक २० फेब्रुवारी २०१९ च्या आदेशान्वये माहे एप्रिल २०१९ ते जून २०१९ मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या सुमारे ५५७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील २० ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव-दाभाडे व तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील (१) वराळे, (२) नानोली तर्फे चाकण, (३) ओझर्डे, (४) पुसाणे या ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. त्याची आचारसंहिता दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ रोजी पासून ते निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अस्तित्वात राहील. मतदान दिनांक २४ मार्च २०१९ रोजी व मतमोजणी दिनांक २५ मार्च २०१९ रोजी होणार आहे ;

आणि ज्याअर्थी, आचारसंहिता सुरु झालेपासून, मतमोजणी पूर्ण होईपर्यंत (१) वराळे, (२) नानोली तर्फे चाकण, (३) ओझर्डे, (४) पुसाणे या ग्रामपंचायतींची निवडणूक सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील तळेगाव-दाभाडे व तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून फौजदारी दंड प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ अन्वये खालील बाबींना निर्बंध घालण्याची आवश्यकता आहे, अशी माझी खात्री झालेली आहे.

त्याअर्थी, मी, मकरंद रानडे, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड मला फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार तळेगाव-दाभाडे व तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात उपरोक्त ग्रामपंचायतींचे निवडणूक कार्यक्षेत्रामध्ये दिनांक २ मार्च २०१९ रोजी रात्री ००.०१ वाजलेपासून ते दिनांक २५ मार्च २०१९ चे २४.०० वाजेपर्यंत खालीलप्रमाणे आदेश देत आहे.

(१) निवडणुकीचे कालावधीत प्रचाराच्या अनुषंगाने कोणत्याही परिस्थितीत एकावेळी तीनपेक्षा अधिक वाहने एका ताफ्यात चालवू नयेत. तसेच दोन ताफ्यातील अंतर हे १५ मिनिटांचे असावे.

(२) सदरचा आदेश संरक्षण वाहनांच्या ताफ्यासह केंद्र किंवा राज्य शासनाचे मंत्री किंवा उच्च पदस्थ व्यक्ती घेऊन जात असेल तेव्हा त्यांच्या सुरक्षिततेविषयी लागू असलेल्या आदेशास अधीन राहून अंमलात राहील व शासकीय कामावर असलेल्या वाहनांच्या संदर्भात लागू राहणार नाही.

सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र राहील.

सदरचा आदेश माझे सही व शिक्क्यानिशी आज दिनांक १ मार्च २०१९ रोजी दिला आहे.

मकरंद रानडे,

पोलीस आयुक्त,

पिंपरी-चिंचवड.

पिंपरी-चिंचवड, १ मार्च २०१९.

महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३६ प्रमाणे आदेश

### आदेश

क्रमांक वि. शा./निवडणूक/१२०७/२०१९.— ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग, पत्र क्रमांक रानिआ/ग्रापंनि-२०१९/प्र. क्र. २/का-८, दिनांक २० फेब्रुवारी २०१९ च्या आदेशान्वये माहे एप्रिल २०१९ ते जून २०१९ मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या सुमारे ५५७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील २० ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव-दाभाडे व तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील (१) वराळे, (२) नानोली तर्फे चाकण, (३) ओझर्डे, (४) पुसाणे या ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. त्याची आचारसंहिता दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ रोजी पासून ते निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अस्तित्वात राहील. मतदान दिनांक २४ मार्च २०१९ रोजी व मतमोजणी दिनांक २५ मार्च २०१९ रोजी होणार आहे ;

आणि ज्याअर्थी, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील तळेगाव-दाभाडे व तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत (१) वराळे, (२) नानोली तर्फे चाकण, (३) ओझर्डे, (४) पुसाणे या ग्रामपंचायतींची निवडणूक ही सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी कायदा व सुव्यवस्था राखणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, मी, मकरंद रानडे, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड मला महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३६ प्रमाणे मिळालेल्या अधिकारानुसार तळेगाव-दाभाडे व तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन स्वाधीन अधिकारी यांना खालील नमूद केलेप्रमाणे लेखी अगर तोंडी आदेश देण्याचे अधिकार प्रदान करीत आहे.

(अ) रस्त्यावरून जाणाऱ्या जमावाचे अगर मिरवणुकीत व्यक्तींचे वागणे अगर कृत्याबाबत आदेश देणे.

(ब) ज्या मार्गाने मिरवणूक किंवा जमाव जाईल अगर जाणार नाही ती वेळ व मार्ग निश्चित करणे.

(क) सार्वजनिक ठिकाणी अगर सार्वजनिक करमणुकीच्या कार्यक्रमाच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या लाऊड स्पीकरच्या ध्वनीची तीव्रता निश्चित करून दिलेली वेळ यावर नियंत्रण करणे.

(ड) मिरवणुकीचे प्रचाराच्या निमित्ताने जाहीर सभा घेण्याचे ठिकाण, दिनांक व वेळ याबाबत नियंत्रण करणे.

हा आदेश पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील तळेगाव-दाभाडे व तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे हद्दीत दिनांक २ मार्च २०१९ चे २०१९ चे रात्रौ ००.०१ वाजेपासून ते दिनांक २५ मार्च २०१९ चे २४.०० वाजेपर्यंत लागू राहील.

सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम १३४ नुसार शिक्षेस पात्र राहील.

सदरचा आदेश माझे सही व शिक्क्यानिशी आज दिनांक १ मार्च २०१९ रोजी दिला आहे.

मकरंद रानडे,

पोलीस आयुक्त,

पिंपरी-चिंचवड.

पिंपरी-चिंचवड, १ मार्च २०१९.

### जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून

महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम ५ (२) अन्वये

#### अधिसूचना

क्रमांक कक्ष-१/कृउबास/कोल्हापूर/उप. बाजा. अधि. प्रसि./५७२०/२०१८.— ज्याअर्थी, कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती, कोल्हापूर या समितीच्या संपूर्ण क्षेत्रात धान्ये, कडधान्ये, मिरची या नियमित शेतीमालाचे नियमन करणेत आलेले असून, सद्या धान्ये, कडधान्ये व मिरची या शेतीमालाकरिता कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपुरी, शाहूपुरी व फरशी येथे अधिसूचना क्रमांक क-१३४६/शेउबास/कोल्हापूर/अधिसूचना/८९/कोल्हापूर, दिनांक ३१ मार्च १९८९ मधील अनुसूची "ब" २ खालील "अ", "ब" व "क" अन्वये उपबाजार जाहीर करणेत आलेला आहे.

त्याअर्थी, कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती, कोल्हापूर या समितीच्या कार्यक्षेत्रात नियमन करण्यात आलेल्या धान्ये, कडधान्ये, मिरची या नियमित शेतीमालाचे खरेदी-विक्रीकरिता वर नमूद असलेल्या उपबाजार व्यतिरिक्त खालील उपबाजार क्षेत्र घोषित करणेत येत आहे.

#### टेंबलाईवाडी उपबाजार क्षेत्र

मौजे टेंबलाईवाडी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर येथील रा. भूमापन क्रमांक २६-३, २८, २९, ३०, ३२-१, ३२-२, ३२-३, ३२-४, ३२-५ व ३२-६ मधील पुढील चतुःसीमांनी परिवेष्टित क्षेत्र अंदाजे ५ हेक्टर २८.८० आर.

उत्तरेस	:	रेल्वेची जागा.
दक्षिणेस	:	उचगाव-टेबलाईवाडी रस्त्याची हद्द.
पश्चिमेस	:	रा. भू. क्र. ३१, २५ व २७ व रस्ता.
पूर्वेस	:	रा. भू. क्र. १३, २, ३ व उचगावची हद्द.

वरीलप्रमाणे क्षेत्र टेंबलाईवाडी उपबाजार क्षेत्र म्हणून घोषित करणेत येत आहे.

अरुण काकडे,

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,

कोल्हापूर.

कोल्हापूर, ३१ डिसेंबर २०१८.

सहायक धर्मादाय आयुक्त यांजकडून

सोलापूर विभाग, सोलापूर

महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम ५०-अ (२) अन्वये.

जाहीर नोटीस

क्रमांक ACCS/३३३८/२०१८. — महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम ५०-अ (२) अन्वये तमाम लोकांना या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की,

मंगळवेढा तालुका सराफ असोसिएशन, मंगळवेढा, जिल्हा सोलापूर

न्यास नोंदणी क्रमांक एफ-३११९, सोलापूर तर्फे

.. अर्जदार

आणि

श्री संत शिरोमणी नरहरी सोनार बहुउद्देशीय समाजसेवी संस्था, मंगळवेढा, जिल्हा सोलापूर

न्यास नोंदणी क्रमांक एफ-८१८२, सोलापूर तर्फे

या दोन सार्वजनिक न्यासाचे महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम ५०-अ (२) अन्वये जंगम व स्थावर मालमत्तेसह अर्जदार न्यासात विलिनीकरण करून एक सर्वसाधारण योजना (स्किम) करून मिळणे बाबतचा वरील अर्ज सदर कार्यालयात दाखल करण्यात आला आहे.

त्याअर्थी, या नोटीशीद्वारे जाहीर करण्यात येते की, वरील सार्वजनिक न्यासाशी हितसंबंध असणाऱ्या लोकांना सदर विलिनीकरणाबाबत व संयुक्त योजनेबाबत काही निवेदन करावयाचे असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून ३० (तीस) दिवसांच्या आत अशाप्रकारचे लेखी निवेदन अगर या योजनेचा मसुदा वरील संदर्भ क्रमांक निर्दिष्ट करून या कार्यालयात दाखल करावा तसे न केल्यास सदरहू अर्जात कोणालाही काहीही म्हणावयाचे नाही असे गृहित धरून सार्वजनिक न्यासाच्या व्यवस्थेच्या दृष्टीने विलिनीकरण करून योग्य ती संयुक्त योजना मंजूर करण्यात येईल व ती योजना न्यायालयाच्या हुकूमनामा या स्वरूपात सर्वावर बंधनकारक राहील व मग याबाबत कोणाचीही काहीही तक्रार चालणार नाही.

ही नोटीस आज दिनांक ४ डिसेंबर २०१८ रोजी माझे सहीनिशी दिली.

व्ही. एन. क्षीरसागर,

अधीक्षक,

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय,

सोलापूर विभाग, सोलापूर.

सोलापूर, ४ डिसेंबर २०१८.

जिल्हादंडाधिकारी यांजकडून

वाचले : (१) राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/ग्रापंनि-२०१९/प्र. क्र. २/का. ८, दिनांक २० फेब्रुवारी २०१९.

(२) जिल्हाधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत शाखा, पुणे यांचेकडील पत्र क्रमांक पसप-३/कावि-१७४१०/२०१९, दिनांक २० फेब्रुवारी २०१९.

(३) क्रिमिनल प्रोसिजर कोड, १९७३ चे कलम १४४.

आदेश

क्रमांक पगह/कावि-२६३/२०१९. — ज्याअर्थी, मा. अवर सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांनी पुणे जिल्ह्यातील माहे एप्रिल ते जून, २०१९ या कालावधीत मुदती संपणाऱ्या २० ग्रामपंचायतींच्या व ३ ग्रामपंचायतींच्या रिक्त सरपंच पदांच्या पोट-निवडणुकांकरिता सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून त्याबाबतची आचारसंहिता दिनांक २० फेब्रुवारी २०१९ चे रात्रो १२.०० वाजलेपासून निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत पुणे जिल्ह्यातील निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्रांत लागू करणेत आल्याचे कळविले आहे. तसेच सदरच्या निवडणुकांचे मतदान दिनांक २४ मार्च २०१९ रोजी होणार असून मतमोजणी दिनांक २५ मार्च २०१९ रोजी होणार आहे. सदर निवडणुकीचे मतदान व मतमोजणी शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडणे आवश्यक असल्याने पुणे जिल्ह्यातील मतदान असलेल्या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात दिनांक २४ मार्च २०१९ रोजी मतदानाचे दिवशी व दिनांक २५ मार्च २०१९ रोजी मतमोजणीचे दिवशी मतदान केंद्रांचे परिघापासून १०० मीटर सभोवतालच्या परिसरामध्ये सार्वजनिक सुरक्षिततेला व मालमतेला धोका पोहचू नये, सार्वजनिक शांतता बिघडू नये, यासाठी तसेच मतदान व मतमोजणी केंद्रांचे परिघापासून १०० मीटर सभोवतालच्या परिसरातील जागेचा इतर कारणांसाठी गैरवापर होण्याची दाट शक्यता असल्याने प्रतिबंधात्मक आदेश जारी करणे आवश्यक आहे, अशी माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी, मी, नवल किशोर राम, जिल्हादंडाधिकारी, पुणे या आदेशान्वये क्रिमिनल प्रोसिजर कोड, १९७३ चे कलम १४४ मधील अधिकारान्वये पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात दिनांक २४ मार्च २०१९ रोजी मतदानाचे दिवशी ते दिनांक २५ मार्च २०१९ रोजी मतमोजणीचे दिवशी मतदान केंद्रांचे व मतमोजणी केंद्रांचे परिघापासून १०० मीटर सभोवतालच्या परिसरामधील टपऱ्या, स्टॉल, दुकाने, वाणिज्यिक आस्थापना व तत्सम बाबी बंद ठेवणेचे आदेश देत आहे.

सदरचा आदेश दिनांक २४ मार्च २०१९ रोजीचे ००.०० वाजलेपासून दिनांक २५ मार्च २०१९ रोजीचे २४.०० वाजेपर्यंत म्हणजे मतदानाचे व मतमोजणीचे दिवशी संपूर्ण दिवस अंमलात राहील. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता, कलम १८८ मधील तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील.

सदर आदेश माझे स्वाक्षरी, शिक्क्यानिशी आज दिनांक १३ मार्च २०१९ रोजी देणेत आला आहे.

नवल किशोर राम,  
जिल्हादंडाधिकारी, पुणे.

पुणे, १३ मार्च २०१९.

वाचले :- (१) मा. भारत निवडणूक आयोग आदेश क्रमांक ४६४/एल अँड ओ/ईएस०२१/९४, दिनांक २१ सप्टेंबर १९९४.

(२) मा. भारत निवडणूक आयोग आदेश क्रमांक ४६४/९६/एल अँड ओ, दिनांक १७ जानेवारी १९९६.

(३) मा. भारत निवडणूक आयोग आदेश क्रमांक ४६४/९६/पीएलएन-१, दिनांक १३ मार्च १९९६.

(४) मा. भारत निवडणूक आयोग आदेश क्रमांक ४३७/जीई-९९/पीएलएन-१११/एमसीसी, दिनांक २८ जुलै १९९९.

(५) मा. भारत निवडणूक आयोग आदेश क्रमांक ४६४/एल अँड ओ/९९/पीएलएन-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९९.

(६) मा. उपसचिव (गृह विभाग), महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्रमांक एसयूटी-०७०९/सी-६३/पोल-९, दिनांक १७ ऑगस्ट २००९.

(७) गृहविभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्रमांक एसयूटी-२०१४/सी-६२/पोल-९, दिनांक ३० मार्च २०१५.

(८) मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/ग्रापंनि-२०१९/प्र. क्र. २/का-८, दिनांक २० फेब्रुवारी २०१९.

(९) मा. जिल्हाधिकारी कार्यालय (ग्रामपंचायत शाखा), पुणे यांचेकडील पत्र क्रमांक पसप-३/कावि-१७४१०/२०१९, दिनांक २० फेब्रुवारी २०१९.

(१०) दिनांक २ मार्च २०१९ रोजीची छाननी समिती सभा.

(११) शस्त्र अधिनियम, १९५९ चे कलम १७ (३) (अ) व (बी).

(१२) क्रिमिनल प्रोसिजर कोड, १९७३ चे कलम १४४.

### आदेश

क्रमांक पगह/कावि-२६०/२०१९. — ज्याअर्थी, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांनी महाराष्ट्र राज्यातील माहे एप्रिल, २०१९ ते जून २०१९ या कालावधीमध्ये मुदती संपणाऱ्या तसेच आयोगाकडून मान्यता दिलेल्या ग्रामपंचायतीच्या रिक्त पदांसाठीच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली असून त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील २० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ३ ग्रामपंचायतींच्या रिक्त सरपंच पोट-निवडणुकांचा समावेश आहे व याबाबतची आचारसंहिता दिनांक २० फेब्रुवारी २०१९ पासून पुणे जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूक असलेल्या संबंधित ग्रामपंचायतींच्या संपूर्ण क्षेत्रात अंमलात आलेली आहे. आगामी ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडणे आवश्यक असल्याने निवडणूक कालावधीमध्ये शस्त्र अथवा हत्यारे/दारुगोळा यांचा गैरवापर होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मानवी जीवितहानी किंवा सुरक्षिततेला व मालमत्तेला धोका पोहचू नये, सार्वजनिक शांतता बिघडून दंगा होऊ नये यासाठी तसेच निवडणूक कालावधीमध्ये शस्त्रांचा/हत्यारांचा/ दारुगोळ्यांचा गैरवापर होण्याची दाट शक्यता असल्याने, प्रतिबंधात्मक आदेश जारी करणे आवश्यक आहे. तसेच शासनाकडील उपरोक्त नमूद पत्रांमध्ये गठित करणेत आलेल्या छाननी समित्या बैठकीमध्ये जामिनावर सोडलेल्या व्यक्ती, दंग्यामध्ये गोवलेल्या व्यक्ती व निवडणूक कालावधीत दंग्यामध्ये गोवलेल्या व्यक्ती, तसेच राजकीय हितसंबंधातून त्यांचेकडे असलेल्या शस्त्रांचा गैरवापर होण्याची शक्यता असलेल्या व्यक्ती इत्यादीबाबत पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, पुणे यांनी सादर केलेल्या यादीवर छाननी समितीचे दिनांक २ मार्च २०१९ रोजीचे बैठकीमध्ये चर्चा होऊन झालेल्या चर्चेप्रमाणे लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील-१, मंचर पोलीस स्टेशन हद्दीतील-२, इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीतील-१८, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील-६ असे एकूण ७ पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण ४७ शस्त्रपरवाना धारकांकडील शस्त्रे जमा करून घेणे आवश्यक आहे, असे पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी नमूद केले आहे. त्यानुसार सदर यादीतील ७ पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण ४७ शस्त्रपरवाना धारकांकडील शस्त्र जमा करून घेणे आवश्यक आहे, अशी माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी, मी, नवल किशोर राम, जिल्हादंडाधिकारी, पुणे या आदेशान्वये क्रिमिनल प्रोसिजर कोड, १९७३ चे कलम १४४ व शस्त्र अधिनियम, १९५९ चे कलम १७ (३) (अ) व (बी) मधील अधिकारान्वये पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी सादर केलेल्या यादीप्रमाणे व छाननी समितीच्या बैठकीत निर्णय झाल्याप्रमाणे वरीलप्रमाणे एकूण ७ पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण ४७ शस्त्रपरवाना धारकांकडील शस्त्रे संबंधित पोलीस स्टेशनला जमा करणेचे आदेश देत आहे. सदर शस्त्र परवाना धारकांना त्यांचे परवान्यावरील शस्त्र जमा करणेबाबतचा आदेश पोलीस विभागाने संबंधित शस्त्रपरवाना धारकांना तात्काळ बजावेत. शस्त्रपरवाना धारकांनी अशा आशयाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर, ताबडतोब व कोणत्याही परिस्थितीत सात दिवसांचे आत शस्त्रे जमा करावीत.

सदरचा आदेश पुणे ग्रामीण जिल्ह्यात दिनांक २८ मार्च २०१९ अखेर अंमलात राहील. तसेच दिनांक २८ मार्च २०१९ नंतर ७ दिवसांचे आत संबंधितांना त्यांचे परवान्यावरील शस्त्रे परत करावीत. तसेच ज्या परवानाधारकांचे शस्त्र जमा करावयाचे आहे, त्यांचे शस्त्र जमा करून ठेवण्याची योग्य ती व्यवस्था करावी. तसेच शस्त्रांना जमा कालावधीमध्ये कोणतेही नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी. शस्त्रे जमा करताना ज्या स्थितीत होती त्या स्थितीतच धारकास जमा कालावधीनंतर परत केली जातील, याची दक्षता घ्यावी. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता, कलम १८८ मधील तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील.

सदरचा आदेश माझे स्वाक्षरी, शिक्क्यानिशी आज दिनांक १२ मार्च २०१९ रोजी देणेत आला.

नवल किशोर राम,

जिल्हादंडाधिकारी, पुणे.

पुणे, १२ मार्च २०१९.

- वाचले :- (१) राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/ग्रापनि-२०१९/प्र. क्र. २/का-८, दिनांक २० फेब्रुवारी २०१९.  
(२) जिल्हाधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत शाखा, पुणे यांचेकडील पत्र क्रमांक पसप-३/कावि-१७४१०/२०१९, दिनांक २० फेब्रुवारी २०१९.  
(३) क्रिमिनल प्रोसिजर कोड १९७३ चे कलम १४४.  
(४) शस्त्र अधिनियम, १९५९ चे कलम १७ (३) (अ) व (बी).

#### आदेश

क्रमांक पगह/कावि-२६२/२०१९. — ज्याअर्थी, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी महाराष्ट्र राज्यातील एप्रिल, २०१९ ते जून २०१९ या कालावधीत मुदती संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केलेली असून त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील २० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ३ ग्रामपंचायतींच्या रिक्त सरपंच पदांच्या पोट-निवडणुकांचा समावेश असून याबाबतची आचारसंहिता दिनांक २० फेब्रुवारी २०१९ चे रात्री १२.०० वाजलेपासून निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात अंमलात आलेली आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडणे आवश्यक असल्याने निवडणूक कालावधीमध्ये शस्त्र अथवा हत्यारे/दारुगोळा यांचा गैरवापर होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मानवी जीवित हानी किंवा सुरक्षिततेला व मालमत्तेला धोका पोहचू नये, सार्वजनिक शांतता बिघडून दंगा होऊ नये, यासाठी तसेच निवडणूक कालावधीमध्ये शस्त्रांचा/हत्यारांचा/दारुगोळांचा गैरवापर होण्याची दाट शक्यता असल्याने, परवान्यावरील शस्त्रे/अग्निशस्त्रे जवळ बाळगण्यास, धारण करण्यास तसेच वाहून नेणेस प्रतिबंध करणे आवश्यक आहे, अशी माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी, मी, नवल किशोर राम, जिल्हादंडाधिकारी, पुणे या आदेशान्वये क्रिमिनल प्रोसिजर कोड, १९७३ चे कलम १४४ व शस्त्र अधिनियम, १९५९ चे कलम १७ (३) (अ) व (बी) मधील प्राप्त अधिकारान्वये कोणत्याही व्यक्तीस पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सार्वत्रिक व पोट-निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात सदर आदेशाच्या दिनांकापासून ते निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत, म्हणजेच दिनांक २८ मार्च २०१९ अखेरपर्यंत स्वतःजवळ परवानाप्राप्त अग्निशस्त्रे/हत्यारे, दारुगोळा बाळगणेस व बरोबर नेणेस मनाई करीत आहे. या आदेशातून बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी/कर्मचारी, तसेच बँका व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी नेमणेत आलेल्या सुरक्षा कर्मचारी यांना वगळणेत येत आहे. बँका अथवा सार्वजनिक संस्था यांनी निवडणूक कालावधीमध्ये त्यांचेकडील हत्यारांचा गैरवापर होणार नाही, याची दक्षता घेणेची जबाबदारी संबंधित बँकेची/संस्थांची/अधिकाऱ्यांची राहील.

सदरचा आदेश दिनांक २८ मार्च २०१९ चे २४.०० वाजेपर्यंत अंमलात राहील. या आदेशाची उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता, कलम १८८ मधील तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील.

सदरचा आदेश माझे स्वाक्षरी, शिक्क्यानिशी आज दिनांक १२ मार्च २०१९ रोजी देणेत आला.

नवल किशोर राम,

जिल्हादंडाधिकारी, पुणे.

पुणे, १२ मार्च २०१९.

## कार्यकारी अभियंता याजकडून

### अधिसूचना-३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

क्रमांक प्रशा-४/धोकावि-२/अधि-३/१०७ वांगणा (१)/२०१९.- ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, इंजिनिअर, प्रवीण दत्तात्रय चावरे, कार्यकारी अभियंता, धोम कालवे विभाग क्रमांक २, सातारा खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि / किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करित आहे.

मी, इंजिनिअर, प्रवीण दत्तात्रय चावरे, कार्यकारी अभियंता, असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ खाली येणाऱ्या जमिनींच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता, सातारा पाटबंधारे मंडळ, सातारा यांचेकडे अपील करता येईल.

### अनुसूची 'अ'

विभाग	- धोम कालवे विभाग क्रमांक २, सातारा.
उपविभाग	- कण्हेर भूमी संपादन व पुनर्वसन उपविभाग सातारा.
प्रकल्पाचे नाव	- वांगणा उपसा सिंचन योजना, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा.
अधिसूचित केलेले क्षेत्र	- ३५४.७२ हे.
अधिसूचित क्षेत्राचा तपशील	- वांगणा उपसा सिंचन योजनेअंतर्गत मुख्य वितरिका क्रमांक ३ वरील विमोचक क्रमांक

१७५, १७६ गुरुत्वनलिका क्रमांक २ वरील विमोचक क्रमांक १३१ ते १३७, १४८, १७३, १७४, १७७ वरील लाभक्षेत्रामधील पाणीवापर संस्था क्रमांक ६. क्षेत्र. ३५४.७२ हे. (सी.सी.ए.)

गावांची संख्या	- २-जांबखुर्द, होलेवाडी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा.
पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित / प्रस्तावित)	- पाणीवापर संस्था, क्रमांक ६, जांबखुर्द, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा.

### अधिसूचित क्षेत्राचा तपशील

#### जिल्हा सातारा, तालुका कोरेगाव

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)	गट संख्या	क्षेत्र
१	२	३	हे. आर (सीसीए)
जांब खुर्द	४०८	३४०.०१	
होलेवाडी	१४	१४.७१	
एकूण	४२२	३५४.७२	

### अधिसूचना-३

विभाग	- धोम कालवे विभाग क्रमांक २, सातारा.
उपविभाग	- कण्हेर भूमी संपादन व पुनर्वसन उपविभाग सातारा.
प्रकल्पाचे नाव	- वांगणा उपसा सिंचन योजना, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा.
अधिसूचित क्षेत्राचा तपशील	- वांगणा उपसा सिंचन योजनेअंतर्गत मुख्य वितरिका क्रमांक ३ वरील विमोचक क्रमांक १७५, १७६ गुरुत्वनलिका क्रमांक २ वरील विमोचक क्रमांक १३१ ते १३७, १४८, १७३, १७४, १७७ वरील लाभक्षेत्रामधील पाणीवापर संस्था क्रमांक ६. क्षेत्र. ३५४.७२ हे. (सी.सी.ए.)
गावांची संख्या	- २-जांबखुर्द, होलेवाडी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा.
सिंचन सुरु केल्याचे वर्ष	- २०१९-२०

अनुसूची-ब

जिल्हा सातारा, तालुका कोरेगाव		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव जांब खुर्द

गुरुत्वनलिका क्रमांक २, विमोचक क्रमांक १३१

१	८०	०.८०
२	८१	०.७७
३	८२	१.६७
४	८३	१.०८
५	८४	१.०७
६	८५	१.१२
७	८६	०.३६
८	८७	०.४८
९	८८	०.७७
१०	८९	१.१८
११	९०	१.१९
१२	१०४	२.०८
१३	१०५	२.०८
१४	१०६	०.९८
१५	१०७	०.५८
१६	१०८	०.४३
१७	१०९	१.०५
१८	११०	०.९२
१९	१११	०.९७
२०	११२	०.५७
२१	११३	०.३७
२२	११४	१.३०
२३	११५	१.२३
२४	११६	१.१९
२५	११७	०.५९
२६	११९	१.१७

एकूण

२६ २६.००

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव जांब खुर्द--चालू

गुरुत्वनलिका क्रमांक २, विमोचक क्रमांक १३२

१	११८	०.४४
२	१२१	६.०९
३	१२२	३.२१
४	१४८	०.३५
५	१४९	०.०५
६	१५०	०.०९
७	१५०/१	०.३१
८	१५१	०.२३
९	१५२	०.२७
१०	१५३	०.०४
११	१५४	०.८३
१२	१५५	०.२१
१३	१५६	०.१९
१४	१५७	०.२१
१५	१५८	०.२४
१६	१५९	०.५१
१७	१५९/१	०.५१
१८	१५९/२	०.०७
१९	१६०	०.४१
२०	१६१	४.६९
२१	१६२	०.५
२२	१६३	१.२७
२३	१६४	०.७३
२४	१६५	१.३१
२५	१६६	१.०३
२६	१६७	०.३७
२७	१६८	०.२७
२८	१६९	०.२२
२९	१७०	०.१९



अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव जांब खुर्द--चालू

गुरुत्वनलिका क्रमांक २, विमोचक क्रमांक १३२--चालू

३०	१७१	०.१८
३१	१७२	०.२१
३२	१७३	०.३१
३३	१९९	०.०६
३४	२०१	०.०४
३५	२०२	०.५२
३६	२०३	०.१४
३७	२०४	०.१५
३८	२०५	०.६१
३९	२०६	०.४६
४०	२०७	०.४३
४१	२६७	०.४२
४२	२७१	०.७३
४३	२७२	१.६३
४४	२७३	०.१९
४५	२७४	०.२२
४६	२७५	०.०५
४७	२७६	०.१८
४८	२७७	०.१९
४९	२७८	०.२१

एकूण

४९

३१.७७

गुरुत्वनलिका क्रमांक २, विमोचक क्रमांक १३३

१	८	०.२२
२	९	०.१८
३	१०	०.२३
४	११	०.१८
५	१२	०.५१
६	१३	०.२८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव जांब खुर्द--चालू

गुरुत्वनलिका क्रमांक २, विमोचक क्रमांक १३३--चालू

७	१४	०.२८
८	१५	०.१५
९	१६	०.१६
१०	१७	०.१६
११	१८	०.१५
१२	१९	०.२४
१३	१२७	०.०१
१४	१२९	०.७९
१५	१३०	१.४
१६	१३१	०.५४
१७	१३२	०.४८
१८	१३३	०.०७
१९	१३४	०.४५
२०	१३५	०.२६
२१	१३६	०.७६
२२	१३७	०.३६
२३	१३७/१	०.६६
२४	१३७/२	०.८३
२५	१३७/३	०.२७
२६	१३८	०.३२
२७	१३९	०.३३
२८	१४०	०.०१
२९	१४१	०.११
३०	१४२	०.०६
३१	१४३	०.४८
३२	१४४	०.२३
३३	१४५	०.२२
३४	१४६	०.०२
३५	१४७	०.०९

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव जांब खुर्द--चालू

गुरुत्वनलिका क्रमांक २, विमोचक क्रमांक १३३--चालू

३६	१४७/१	०.३४
३७	२६२	०.६९
३८	२६३	०.६६
३९	२६४	४.५६
४०	२७९	०.४२
४१	२७९/१	०.०५
४२	२८०	०.२८
४३	२८१	१.१५
४४	२८२	०.०७
४५	२८३	०.३४
४६	२८४	०.४८
४७	२८५	०.४७
४८	२८६	०.६३
४९	२८७	०.६४
५०	२८८	०.६१
५१	२८९	१.७०
५२	२९०	०.८५
५३	२९१	०.९४
५४	२९२	२.४८
५५	२९३	३.४०
५६	२९४	०.१७
५७	२९५	०.०८
५८	२९८	०.०३
५९	२९९	०.०८

एकूण

५९ ३२.६१

गुरुत्वनलिका क्रमांक २, विमोचक क्रमांक १३४

१	२२५	०.१२
२	२२६	०.६७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव जांब खुर्द--चालू

गुरुत्वनलिका क्रमांक २, विमोचक क्रमांक १३४--चालू

३	२२७	८.५६
४	२२८	२.५६
५	२२९	०.०५
६	२३०	२.६८
७	२३१	१.५६
८	२३२	०.३३
९	२३३	३.१४
१०	२३४	१.५३
११	२३५	१.९६
१२	२३९	१.१९
१३	२४०	१.२
१४	२४१	०.२७
१५	२४२	५.०५
१६	२४७	०.९९
१७	२४९	१.७४
१८	२५०	०.३६
१९	२५०/२	०.९६
२०	२५०/३	०.८१
२१	२५०/४	०.२
२२	२५०/५	१.३४
२३	२५१	०.७४
२४	२५२	०.५८
२५	२५३	१.४२

एकूण

२५ ४०.०१

गुरुत्वनलिका क्रमांक २, विमोचक क्रमांक १३६

१	१७६	०.४१
२	१७७	०.२८
३	१७८	०.३७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव जांब खुर्द--चालू

गुरुत्वनलिका क्रमांक २, विमोचक क्रमांक १३६--चालू

४	१७९	०.०३
५	१८०	०.०४
६	१८१	०.३०
७	१८२	०.१५
८	१८३	०.१०
९	१८४	०.०६
१०	१८५	०.२७
११	१८६	०.२९
१२	१८७	०.१६
१३	१८८	०.११
१४	१८९	०.२७
१५	१९०	०.२५
१६	१९१	०.२०
१७	१९२	०.३६
१८	१९३	०.५९
१९	१९४	०.०९
२०	१९५	०.०७
२१	१९६	०.०५
२२	१९७	०.११
२३	१९८	०.०५
२४	१९९	०.०६
२५	२००	०.०४
२६	२०१	०.०४
२७	२०२	०.५२
२८	२०३	०.१४
२९	२०४	०.१५
३०	२०५	०.६१
३१	२०६	०.४६
३२	२०८	०.२९

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव जांब खुर्द--चालू

गुरुत्वनलिका क्रमांक २, विमोचक क्रमांक १३६--चालू

३३	२०९	०.२०
३४	२१०	०.४८
३५	२११	०.३६
३६	२११/१	०.१८
३७	२१२	०.७५
३८	२१२/१	०.३२
३९	२१३	०.१५
४०	२१४	०.९६
४१	२१५	०.६६
४२	२१६	०.५८
४३	२१७	०.७२
४४	२१८	०.३७
४५	२१९	०.२६
४६	२२०	०.६५
४७	२२१	०.७६
४८	२२२	०.२७
४९	२२४	०.१८
५०	२५५	०.९८
५१	२५६	१.२८
५२	२५७	१.१७
५३	२५८	१.१०
५४	२५९	२.१६
५५	२६०	०.८१
५६	२६१	१.७४
एकूण	५६	२४.०१

गुरुत्वनलिका क्रमांक २, विमोचक क्रमांक १३७

१	२०	०.१६
२	२१	०.१७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव जांब खुर्द--चालू

गुरुत्वनलिका क्रमांक २, विमोचक क्रमांक १३७--चालू

३	२२	१.६४
४	२३	१.५४
५	२४	०.४६
६	२५	०.३०
७	२६	०.२६
८	२७	०.२२
९	२८	०.२६
१०	२९	०.१४
११	३०	०.२५
१२	३१	०.०२
१३	३२	०.३३
१४	३३	०.०८
१५	३४	०.०८
१६	३५	०.२७
१७	३६	०.१९
१८	३७	०.३९
१९	३८	०.१९
२०	३९	०.०२
२१	४०	०.११
२२	४१	०.११
२३	४२	०.१९
२४	४३	०.६५
२५	५५	०.२७
२६	५६	०.३२
२७	९५	२.८०
२८	९६	३.३७
२९	९७	१.७२
३०	९८	०.७२
३१	९९	०.७१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव जांब खुर्द--चालू

गुरुत्वनलिका क्रमांक २, विमोचक क्रमांक १३७--चालू

३२	१००	०.६५
३३	१०१	१.२१
३४	१०२	३.११
३५	१०३	२.९६
३६	१२३	६.५२
३७	१२४	६.०८
३८	१२५	०.००
३९	१२६	०.६७
एकूण	३९	३९.१४

गुरुत्वनलिका क्रमांक २, विमोचक क्रमांक १४८

१	५९	०.९०
२	६०	२.०१
३	६१	१.७१
४	६२	०.६७
५	६३	१.६९
६	६४	५.६८
७	६५	२.७९
८	६६	०.३५
९	६७	०.३६
१०	६८	०.३४
११	६९	०.२४
१२	७०	१.२१
१३	७१	१.९९
१४	७२	१.०१
१५	७३	१.०९
१६	७४	२.२८
१७	७५	०.३१
१८	७६	०.४३

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव जांब खुर्द--चालू

गुरुत्वनलिका क्रमांक २, विमोचक क्रमांक १४८--चालू

१९	७७	१.१२
२०	७८	०.४९
२१	७८/१	०.५५
२२	७९	१.११
२३	९१	२.१९
२४	९२	०.३८
२५	९३	०.७०
२६	९४	१.१६
एकूण	२६	३२.७६

गुरुत्वनलिका क्रमांक २, विमोचक क्रमांक १७३

१	४४	१.२६
२	४५	०.२६
३	४६	०.४२
४	४७	०.६५
५	४८	०.६५
६	४९	०.०८
७	५०	०.८७
८	५१	१.८
९	५२	०.५१
१०	५३	०.०९
११	५४	४.०५
१२	५७	०.८६
१३	५८	१.९१
एकूण	१३	१३.४१

गुरुत्वनलिका क्रमांक २, विमोचक क्रमांक १७४

१	३६७	०.१६
२	३६८	०.०३
३	३६९	०.२५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव जांब खुर्द--चालू

गुरुत्वनलिका क्रमांक २, विमोचक क्रमांक १७४--चालू

४	३७०/१	०.०९
५	३७०/२	०.१९
६	३७१	०.०३
७	३७२	०.१४
८	३७३	०.१७
९	३७४	०.०९
१०	३७५	०.०७
११	३७६	०.०६
१२	३७७	०.२७
१३	३७८	०.०१
१४	३७९	०.१८
१५	३८०	०.१०
१६	३८१	०.३०
१७	३८२	०.२५
१८	३८३	०.१७
१९	३८४	०.१४
२०	३८५	०.१८
२१	३८६	०.१७
२२	३८७	०.२३
२३	३८८	०.११
२४	३८९	०.०७
२५	३९०	०.०१
२६	३९१	०.०५
२७	३९२	०.०९
२८	३९३	०.०९
२९	३९४	०.१०
३०	३९५	०.१५
३१	३९६	०.१६
३२	३९७	०.५८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव जांब खुर्द--चालू

गुरुत्वनलिका क्रमांक २, विमोचक क्रमांक १७४--चालू

३३	३९८	०.१४
३४	३९९	०.३६
३५	४००	०.०६
३६	४०१	०.२६
३७	४१३	०.७२
एकूण	३७	६.२३

गाव होलेवाडी

१	६१	०.६०
२	६२	०.८४
३	६३	१.३४
४	६४	२.५६
५	६५	०.९४
६	६६	०.५०
७	६७	०.६०
८	६८	०.९०
९	६९	१.३४
१०	७०	१.३८
११	७१	०.९०
१२	७२	०.७४
१३	७३	०.६९
१४	७४	१.३८
एकूण	१४	१४.७१

गाव जांब खुर्द

गुरुत्वनलिका क्रमांक २, विमोचक क्रमांक १७७

१	२४४	१.६४
२	२४५	१.१३
३	२४६	०.४९

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव जांब खुर्द--चालू

गुरुत्वनलिका क्रमांक २, विमोचक क्रमांक १७७--चालू

४	२४८	१.१५
५	२९७	०.३९
६	३००	०.१९
७	३०१	०.५८
८	३०२	०.००
९	३०३	५.३७
१०	३०४	२.०९
११	३०५	२.१०
१२	३०६/१	३.२२
१३	३०६/२	३.१५
१४	३०७	४.७७
एकूण	१४	२६.२७

मुख्य वितरिका ३, विमोचक क्रमांक १७५

१	३१५	४.८९
२	३१६	२.२०
३	३१७	०.९५
४	३१८	१.५६
५	३१९	१.३८
६	३२०	४.९०
७	३२१	०.३६
८	३२२	०.७४
९	३२३/१	०.४३
१०	३२३/२	०.९७
११	३२४	०.२८
१२	३२५	०.३५
१३	३२६	०.३९
१४	३२७	०.८९
१५	३२८	०.१४

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव जांब खुर्द--चालू

मुख्य वितरिका ३, विमोचक क्रमांक १७५--चालू

१६	३२९	०.६६
१७	३३०	०.२७
१८	३३१	१.८८
१९	३३२	०.२१
२०	३३३	०.७८
२१	३३४	१.०६
२२	३३५/१/अ	०.५६
२३	३३५/१/ब	१.२७
२४	३३५/२	०.०३
२५	३३५/३	१.१४
२६	३३५/४ अ	०.३०
२७	३३५/४ ब	१.०८
२८	३३५/५ अ	०.२८
२९	३३५/५ ब	०.५४
३०	३३५/६	०.४५
३१	३३५/७	०.५६
३२	३६४	०.१४
३३	४०३	०.१७
३४	४०४/१	०.४१
३५	४०४/२	०.७३
३६	४०५	०.४३
३७	४०६	०.००
३८	४०७	०.३४
३९	४०८	०.८०
४०	४०९	०.००
४१	४१०	२.२७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव जांब खुर्द--चालू

मुख्य वितरिका ३, विमोचक क्रमांक १७५--चालू

४२	४११	०.६३
४३	४१२/अ	०.४४
४४	४१२/ब	०.२७
४५	४१४/अ	०.२९
४६	४१४/ब	४.१२
४७	४१६	०.२६
४८	४१७	०.८९
४९	४२३	०.४२

एकूण

४९ ४४.११

मुख्य वितरिका क्रमांक ३, विमोचक क्रमांक १७६

१	२९६	०.०९
२	३०८	२.८५
३	३०९	४.४२
४	३१०	०.८०
५	३१४	१.४९
६	३३६	१.८१
७	३३७	२.८५
८	३३८	१.५९
९	३३९	१.४३
१०	३४०	१.४१
११	३४१	२.८६
१२	३४२	०.४९
१३	३४३	१.१७
१४	३४९	०.२९
१५	३६४	०.१४

एकूण

१५ २३.६९

गावनिहाय क्षेत्र		
विमोचक	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव जांब खुर्द		
कालवा गुरुत्वनलिका क्रमांक २		
विमोचक-१३१	२६	२६.००
विमोचक-१३२	४९	३१.७७
विमोचक-१३३	५९	३२.६१
विमोचक-१३४	२५	४०.०१
विमोचक-१३६	५६	२४.०१
विमोचक-१३७	३९	३९.१४
विमोचक-१४८	२६	३२.७६
विमोचक-१७३	१३	१३.४१
विमोचक-१७४	३७	६.२३
विमोचक-१७७	१४	२६.२७

मुख्य वितरिका क्रमांक ३		
विमोचक-१७५	४९	४४.११
विमोचक-१७६	१५	२३.६९
एकूण	४०८	३४०.०१

गाव होलेवाडी		
कालवा मुख्य वितरिका ३		
विमोचक-१७४	१४	१४.७१
एकूण	१४	१४.७१
एकुणात	४२२	३५४.७२

इंजि. प्रवीण दत्तात्रय चावरे,

कार्यकारी अभियंता,

धोम कालवे विभाग क्रमांक २, सातारा.

सातारा, १३ मार्च २०१९.

**MMISF ACT, 2005**  
**(See Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3.00)**

**(Notification III)**

क्रमांक प्रशा-४/धोकावि-२/अधि-३/९०७ वांगणा (१)/२०१९.—  
Whereas, it has been decided to delineate the

Area of Operation of Water Users' Association (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3 of the MMISF Act, 2005.

I, Engr. Pravin Dattatreya Chaware, Executive Engineer, Dhom Canal Division No. 2, Satara hereby delineate the areas of operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUAs' shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil office, Irrigation Sections, Sub-Division and Division and other permanent Public places.

I, Engr. Pravin Dattatreya Chaware, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual landholder or occupier of such land and the system of supply of water through Water Users' Association shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.

Any person affected by this Notification or part thereof may file an appeal before Superintending Engineer, Satara Irrigation Circle, Satara, within 30 days from the date of publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

**Schedule-A**

Division : Dhom Canal Division No. 2.

Sub-Division : Kanher Land Acquisition and Rehabilitation Sub-Division, Satara

Name of the Project : Wangna Lift Irrigation Scheme, taluka Koregaon, district Satara

Area Notified : 354.72 Ha.

No. of Villages : 2-Jamb Khurd, Holewadi, taluka Koregaon, district Satara.

Description of area Notified : DO-175, 176 on Main Dy. No. 2 and DO-131 to 134, 136, 137, 148, 173, 174, 177 of Distribution Main Dy. No. 2 of WUA No. 6, Area 354.72 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed) : Proposed WUA No. 6, Jamb Khurd, taluka Koregaon, district Satara.



**Details of Area Notified**

**District Satara, taluka Koregaon**

Name of Villages	Area Notified (As per Schedule-B) Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
Jamb Khurd	408	340.01
Holewadi	14	14.71
<b>Total</b>	<b>422</b>	<b>354.72</b>

**Index-3**

Division : Dhom Canal Division No. 2

Sub-Division : Kanher Land Acquisition and Rehabilitation Sub-Division, Satara

Name of the Project : Wangna Lift Irrigation Scheme, taluka Koregaon, district Satara

No. of Villages : 2-Jamb Khurd, Holewadi, taluka Koregaon, district Satara

Description of area Notified : DO-175, 176 on Main Dy. No. 2 and DO-131 to 134, 136, 137, 148, 173, 174, 177 of Distribution Main Dy. No. 2 of WUA No. 6, Area 354.72 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed) : Proposed WUA No. 6, Jamb Khurd, taluka Koregaon, district Satara.

Year of starting Irrigation : 2019-2020

**Schedule-B**

**District Satara, taluka Koregaon**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3

**Village Jamb Khurd**

**Distribution Main No. 2, DO-131**

1	80	0.80
2	81	0.77
3	82	1.67
4	83	1.08
5	84	1.07

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3

**Village Jamb Khurd—contd.**

**Distribution Main No. 2, DO-131—contd.**

6	85	1.12
7	86	0.36
8	87	0.48
9	88	0.77
10	89	1.18
11	90	1.19
12	104	2.08
13	105	2.08
14	106	0.98
15	107	0.58
16	108	0.43
17	109	1.05
18	110	0.92
19	111	0.97
20	112	0.57
21	113	0.37
22	114	1.30
23	115	1.23
24	116	1.19
25	117	0.59
26	119	1.17

<b>Total</b>	<b>26</b>	<b>26.00</b>
--------------	-----------	--------------

**Distribution Main No. 2, DO-132**

1	118	0.44
2	121	6.09
3	122	3.21
4	148	0.35
5	149	0.05
6	150	0.09
7	150/1	0.31
8	151	0.23
9	152	0.27
10	153	0.04

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3

**Village Jamb Khurd--contd.**

**Distribution Main No. 2, DO-132--contd.**

11	154	0.83
12	155	0.21
13	156	0.19
14	157	0.21
15	158	0.24
16	159	0.51
17	159/1	0.51
18	159/2	0.07
19	160	0.41
20	161	4.69
21	162	0.50
22	163	1.27
23	164	0.73
24	165	1.31
25	166	1.03
26	167	0.37
27	168	0.27
28	169	0.22
29	170	0.19
30	171	0.18
31	172	0.21
32	173	0.31
33	199	0.06
34	201	0.04
35	202	0.52
36	203	0.14
37	204	0.15
38	205	0.61
39	206	0.46
40	207	0.43
41	267	0.42
42	271	0.73
43	272	1.63
44	273	0.19

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3

**Village Jamb Khurd--contd.**

**Distribution Main No. 2, DO-132--contd.**

45	274	0.22
46	275	0.05
47	276	0.18
48	277	0.19
49	278	0.21
<b>Total</b>	<b>49</b>	<b>31.77</b>

**Distribution Main No. 2, DO-133**

1	8	0.22
2	9	0.18
3	10	0.23
4	11	0.18
5	12	0.51
6	13	0.28
7	14	0.28
8	15	0.15
9	16	0.16
10	17	0.16
11	18	0.15
12	19	0.24
13	127	0.01
14	129	0.79
15	130	1.40
16	131	0.54
17	132	0.48
18	133	0.07
19	134	0.45
20	135	0.26
21	136	0.76
22	137	0.36
23	137/1	0.66
24	137/2	0.83
25	137/3	0.27
26	138	0.32

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area
1	2	3
		Ha. (CCA)

**Village Jamb Khurd--contd.**

**Distribution Main No. 2, DO-133--contd.**

27	139	0.33
28	140	0.01
29	141	0.11
30	142	0.06
31	143	0.48
32	144	0.23
33	145	0.22
34	146	0.02
35	147	0.09
36	147/1	0.34
37	262	0.69
38	263	0.66
39	264	4.56
40	279	0.42
41	279/1	0.05
42	280	0.28
43	281	1.15
44	282	0.07
45	283	0.34
46	284	0.48
47	285	0.47
48	286	0.63
49	287	0.64
50	288	0.61
51	289	1.70
52	290	0.85
53	291	0.94
54	292	2.48
55	293	3.40
56	294	0.17
57	295	0.08
58	298	0.03
59	299	0.08
<b>Total</b>	<b>59</b>	<b>32.61</b>

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area
1	2	3
		Ha. (CCA)

**Village Jamb Khurd--contd.**

**Distribution Main No. 2, DO-134**

1	225	0.12
2	226	0.67
3	227	8.56
4	228	2.56
5	229	0.05
6	230	2.68
7	231	1.56
8	232	0.33
9	233	3.14
10	234	1.53
11	235	1.96
12	239	1.19
13	240	1.20
14	241	0.27
15	242	5.05
16	247	0.99
17	249	1.74
18	250	0.36
19	250/2	0.96
20	250/3	0.81
21	250/4	0.20
22	250/5	1.34
23	251	0.74
24	252	0.58
25	253	1.42
<b>Total</b>	<b>25</b>	<b>40.01</b>

**Distribution Main No. 2, DO-136**

1	176	0.41
2	177	0.28
3	178	0.37
4	179	0.03
5	180	0.04
6	181	0.30

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3

**Village Jamb Khurd--contd.****Distribution Main No. 2, DO-136--contd.**

7	182	0.15
8	183	0.10
9	184	0.06
10	185	0.27
11	186	0.29
12	187	0.16
13	188	0.11
14	189	0.27
15	190	0.25
16	191	0.20
17	192	0.36
18	193	0.59
19	194	0.09
20	195	0.07
21	196	0.05
22	197	0.11
23	198	0.05
24	199	0.06
25	200	0.04
26	201	0.04
27	202	0.52
28	203	0.14
29	204	0.15
30	205	0.61
31	206	0.46
32	208	0.29
33	209	0.20
34	210	0.48
35	211	0.36
36	211/1	0.18
37	212	0.75
38	212/1	0.32
39	213	0.15
40	214	0.96

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3

**Village Jamb Khurd--contd.****Distribution Main No. 2, DO-136--contd.**

41	215	0.66
42	216	0.58
43	217	0.72
44	218	0.37
45	219	0.26
46	220	0.65
47	221	0.76
48	222	0.27
49	224	0.18
50	255	0.98
51	256	1.28
52	257	1.17
53	258	1.10
54	259	2.16
55	260	0.81
56	261	1.74

<b>Total</b>	<b>56</b>	<b>24.01</b>
--------------	-----------	--------------

**Distribution Main No. 2, DO-137**

1	20	0.16
2	21	0.17
3	22	1.64
4	23	1.54
5	24	0.46
6	25	0.30
7	26	0.26
8	27	0.22
9	28	0.26
10	29	0.14
11	30	0.25
12	31	0.02
13	32	0.33
14	33	0.08
15	34	0.08

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area
1	2	3
		Ha. (CCA)

**Village Jamb Khurd--contd.**

**Distribution Main No. 2, DO-137--contd.**

16	35	0.27
17	36	0.19
18	37	0.39
19	38	0.19
20	39	0.02
21	40	0.11
22	41	0.11
23	42	0.19
24	43	0.65
25	55	0.27
26	56	0.32
27	95	2.80
28	96	3.37
29	97	1.72
30	98	0.72
31	99	0.71
32	100	0.65
33	101	1.21
34	102	3.11
35	103	2.96
36	123	6.52
37	124	6.08
38	125	0.00
39	126	0.67

**Total 39 39.14**

**Distribution Main No. 2, DO-148**

1	59	0.90
2	60	2.01
3	61	1.71
4	62	0.67
5	63	1.69
6	64	5.68
7	65	2.79

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area
1	2	3
		Ha. (CCA)

**Village Jamb Khurd--contd.**

**Distribution Main No. 2, DO-148--contd.**

8	66	0.35
9	67	0.36
10	68	0.34
11	69	0.24
12	70	1.21
13	71	1.99
14	72	1.01
15	73	1.09
16	74	2.28
17	75	0.31
18	76	0.43
19	77	1.12
20	78	0.49
21	78/1	0.55
22	79	1.11
23	91	2.19
24	92	0.38
25	93	0.70
26	94	1.16

**Total 26 32.76**

**Distribution Main No. 2, DO-173**

1	44	1.26
2	45	0.26
3	46	0.42
4	47	0.65
5	48	0.65
6	49	0.08
7	50	0.87
8	51	1.80
9	52	0.51
10	53	0.09
11	54	4.05

**Schedule-B-contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3

**Village Jamb Khurd-contd.****Distribution Main No. 2, DO-173-contd.**

12	57	0.86
13	58	1.91
<b>Total</b>	<b>13</b>	<b>13.41</b>

**Distribution Main No. 2, DO-174**

1	367	0.16
2	368	0.03
3	369	0.25
4	370/1	0.09
5	370/2	0.19
6	371	0.03
7	372	0.14
8	373	0.17
9	374	0.09
10	375	0.07
11	376	0.06
12	377	0.27
13	378	0.01
14	379	0.18
15	380	0.10
16	381	0.30
17	382	0.25
18	383	0.17
19	384	0.14
20	385	0.18
21	386	0.17
22	387	0.23
23	388	0.11
24	389	0.07
25	390	0.01
26	391	0.05
27	392	0.09
28	393	0.09
29	394	0.10

**Schedule-B-contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3

**Village Jamb Khurd-contd.****Distribution Main No. 2, DO-174-contd.**

30	395	0.15
31	396	0.16
32	397	0.58
33	398	0.14
34	399	0.36
35	400	0.06
36	401	0.26
37	413	0.72
<b>Total</b>	<b>37</b>	<b>6.23</b>

**Village Holewadi**

1	61	0.60
2	62	0.84
3	63	1.34
4	64	2.56
5	65	0.94
6	66	0.50
7	67	0.60
8	68	0.90
9	69	1.34
10	70	1.38
11	71	0.90
12	72	0.74
13	73	0.69
14	74	1.38
<b>Total</b>	<b>14</b>	<b>14.71</b>

**Village Jamb Khurd****Distribution Main No. 2, DO-177**

1	244	1.64
2	245	1.13
3	246	0.49
4	248	1.15
5	297	0.39

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area
1	2	3
		Ha. (CCA)

**Village Jamb Khurd--contd.**

**Distribution Main No. 2, DO-174--contd.**

6	300	0.19
7	301	0.58
8	302	0.00
9	303	5.37
10	304	2.09
11	305	2.10
12	306/1	3.22
13	306/2	3.15
14	307	4.77
<b>Total</b>	<b>14</b>	<b>26.27</b>

**Main Dy. No. 3, DO-175**

1	315	4.89
2	316	2.20
3	317	0.95
4	318	1.56
5	319	1.38
6	320	4.90
7	321	0.36
8	322	0.74
9	323/1	0.43
10	323/2	0.97
11	324	0.28
12	325	0.35
13	326	0.39
14	327	0.89
15	328	0.14
16	329	0.66
17	330	0.27
18	331	1.88
19	332	0.21
20	333	0.78
21	334	1.06
22	335/1/A	0.56

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area
1	2	3
		Ha. (CCA)

**Village Jamb Khurd--contd.**

**Main Dy. No. 3, DO-175--contd.**

23	335/1/B	1.27
24	335/2	0.03
25	335/3	1.14
26	335/4A	0.30
27	335/4B	1.08
28	335/5A	0.28
29	335/5B	0.54
30	335/6	0.45
31	335/7	0.56
32	364	0.14
33	403	0.17
34	404/1	0.41
35	404/2	0.73
36	405	0.43
37	406	0.00
38	407	0.34
39	408	0.80
40	409	0.00
41	410	2.27
42	411	0.63
43	412/A	0.44
44	412/B	0.27
45	414/A	0.29
46	414/B	4.12
47	416	0.26
48	417	0.89
49	423	0.42
<b>Total</b>	<b>49</b>	<b>44.11</b>

**Main Dy. No. 3, DO-176**

1	296	0.09
2	308	2.85
3	309	4.42
4	310	0.80

**Schedule-B-contd.**

Sr. No.	Delineated Area	
	Gat Nos.	Area
1	2	3
		Ha. (CCA)

**Village Jamb Khurd-contd.**

**Main Dy. No. 3, DO-176-contd.**

5	314	1.49
6	336	1.81
7	337	2.85
8	338	1.59
9	339	1.43
10	340	1.41
11	341	2.86
12	342	0.49
13	343	1.17
14	349	0.29
15	364	0.14
<b>Total</b>	<b>15</b>	<b>23.69</b>

**Villagewise Abstract**

Outlet	Gat No.	Area
1	2	3
		Ha. (CCA)

**Village Jamb Khurd**

**Canal : Distribution Main No. 2**

DO-131	26	26.00
DO-132	49	31.77
DO-133	59	32.61
DO-134	25	40.01
DO-136	56	24.01
DO-137	39	39.14
DO-148	26	32.76
DO-173	13	13.41
DO-174	37	6.23
DO-177	14	26.27

**Main Dy. No. 3**

DO-175	49	44.11
DO-176	15	23.69
<b>Total</b>	<b>408</b>	<b>340.01</b>

**Villagewise Abstract-contd.**

Outlet	Gat No.	Area
1	2	3
		Ha. (CCA)

**Village Holewadi**

**Main Dy. No. 3**

DO-174	14	14.71
<b>Total</b>	<b>14</b>	<b>14.71</b>
<b>Grand Total</b>	<b>422</b>	<b>354.72</b>

**Engr. PRAVIN DATTATREYA CHAWARE,**  
Executive Engineer,  
Dhom Canal Division No. 2,  
Satara.

Satara, 13th March 2019.

**अधिसूचना-३**

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

क्रमांक प्रशा-४/धोकावि-२/अधि-३/१०७ वांगणा (२)/२०१९.- ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, इंजिनिअर, प्रवीण दत्तात्रय चावरे, कार्यकारी अभियंता, धोम कालवे विभाग क्रमांक २, सातारा खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि / किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करीत आहे.

मी, इंजिनिअर, प्रवीण दत्तात्रय चावरे, कार्यकारी अभियंता, असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३०



दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता, सातारा पाटबंधारे मंडळ, सातारा यांचेकडे अपील करता येईल.

### अनुसूची 'अ'

विभाग	- धोम कालवे विभाग क्रमांक २, सातारा.
उपविभाग	- कण्हेर भूमी संपादन व पुनर्वसन उपविभाग सातारा.
प्रकल्पाचे नाव	- वांगणा उपसा सिंचन योजना, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा.
अधिसूचित केलेले क्षेत्र	- ६२०.०७ हे.
अधिसूचित क्षेत्राचा तपशील	- वांगणा उपसा सिंचन योजनेअंतर्गत मुख्य वितरिका ५ वरील विमोचक क्रमांक ७३ ते ७६ व ८२, गुरुत्वनलिका क्रमांक २ वरील विमोचक क्रमांक १४१ ते १४३, १४६, १४७ व मुख्य वितरिका क्रमांक ४ वरील विमोचक क्रमांक १५१ ते १५७, १६१ वरील लाभक्षेत्रामधील पाणीवापर संस्था क्रमांक ७. क्षेत्र ६२०.०७ हे. (सी.सी.ए.)
गावांची संख्या	- २-रुई, अनभुलवाडी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा.
पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित / प्रस्तावित)	- पाणीवापर संस्था, क्रमांक ७, रुई, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा.

### अधिसूचित क्षेत्राचा तपशील

#### जिल्हा सातारा, तालुका कोरेगाव

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)
गट संख्या	क्षेत्र
१	२
	३
	हे. आर (सीसीए)
रुई	५१९
अनभुलवाडी	९०
एकूण	६०९
	६२०.०७

### अधिसूचना-३

विभाग	- धोम कालवे विभाग क्रमांक २, सातारा.
उपविभाग	- कण्हेर भूमी संपादन व पुनर्वसन उपविभाग सातारा.

प्रकल्पाचे नाव - वांगणा उपसा सिंचन योजना, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील - वांगणा उपसा सिंचन योजनेअंतर्गत मुख्य वितरिका ५ वरील विमोचक क्रमांक ७३ ते ७६ व ८२, गुरुत्वनलिका क्रमांक २ वरील विमोचक क्रमांक १४१ ते १४३, १४६, १४७ व मुख्य वितरिका क्रमांक ४ वरील विमोचक क्रमांक १५१ ते १५७, १६१ वरील लाभक्षेत्रामधील पाणीवापर संस्था क्रमांक ७. क्षेत्र ६२०.०७ हे. (सी.सी.ए.)

गावांची संख्या - २-रुई, अनभुलवाडी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा.

सिंचन सुरु केल्याचे वर्ष - २०१९-२०

### अनुसूची-ब

#### जिल्हा सातारा, तालुका कोरेगाव

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	नवीन गट नंबर	जुने गट नंबर	क्षेत्र
१	२	३	४	हे. आर (सीसीए)

### गाव रुई

#### मुख्य वितरिका ५, विमोचक क्रमांक ७३

१	२९	२८	०.३८
२	३०	२९	०.४९
३	३१	३०	०.२६
४	३२	३१	०.४२
५	३३	३२	३.७८
६	३४	३३	१.२५
७	३५	३४	१.७८
८	३६	३५	१.९५
९	३७	३६	०.३
१०	३९	३८	१.०५
११	४०	३९	१.०३
१२	४१	४०	२.०६
१३	४२	४१	१.०५
१४	४३	४२	०.१९
१५	४४	४३	०.७३
१६	४५	४४	२.५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	नवीन गट नंबर	जुने गट नंबर	क्षेत्र
१	२	३	४	हे. आर (सीसीए)

गाव रुई--चालू

मुख्य वितरिका ५, विमोचक क्रमांक ७३--चालू

१७	६७	६२	२.३२
१८	६८		१.७३
१९	६९		०.६३
२०	७०	६३	३.९
२१	७१	६४	०.७३
२२	७२	६५	०.२९
२३	७३	६६	०.७१
२४	७४	६७	०.०८
२५	८१	७३	०.१९
२६	८२		०.१४
२७	८३	७४	०.३१
२८	८४	७५	०.४६
२९	८५	७६	०.५७
३०	८६	७७	२.५१
३१	८७	७८	०.९४
३२	८८	७९	०.६१
एकूण	३२	२९	३५.३४

मुख्य वितरिका ५, विमोचक क्रमांक ७४

१	१७४	१५९	३.२२
२	१७५	१६०	०.९४
३	१७६	१६१	०.९७
४	१७७	१६२	०.९७
५	१७८	१६३	१.८४
६	१७९	१६४	०.८६
७	१८०		०.९२
८	१८१	१६५	२.१९
९	१८२	१६६	१.८८
१०	१८३	१६७	३.३८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	नवीन गट नंबर	जुने गट नंबर	क्षेत्र
१	२	३	४	हे. आर (सीसीए)

गाव रुई--चालू

मुख्य वितरिका ५, विमोचक क्रमांक ७४--चालू

११	१८४	१६८	०.२८
१२	१९९	१८३	१.०४
१३	२००	१८४	०.३९
१४	२०१	१८५	०.४५
१५	२०२	१८६	०.८८
१६	२०३	१८७	०.५२
१७	२०४	१८८	०.४५
१८	२०५	१८९	०.६२
१९	२०६	१९०	०.७५
२०	२०७	१९१	०.२८
२१	२०८	१९२	०.७१
२२	२०९	१९३	०.८९
२३	२१०	१९४	०.३३
२४	२११	१९५	०.६१
२५	२१५	१९९	०.५६
२६	२३४	२१८	०.८७
२७	२३५	२१९	०.५८
२८	२३६	२२०	०.९४
२९	२३७	२२२	१.०९
३०	२३८	२२३	०.०३
३१	२३९	२२४	१.७०
३२	२४०	२२५	२.४५
एकूण	३२	३२	३३.५९

मुख्य वितरिका ५, विमोचक क्रमांक ७५

१	७५	६८	१.०८
२	७६	६९	०.८८
३	७७	७०	०.२२
४	७८	७१	०.१९

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र
नवीन गट नंबर	जुने गट नंबर	नवीन गट नंबर	जुने गट नंबर
१	२	३	४
			हे. आर (सीसीए)

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र
नवीन गट नंबर	जुने गट नंबर	नवीन गट नंबर	जुने गट नंबर
१	२	३	४
			हे. आर (सीसीए)

गाव रुई--चालू

मुख्य वितरिका ५, विमोचक क्रमांक ७५--चालू

५	७९	०.४३
६	८०	७२ ०.७३
७	८९/१	८० ०.२३
८	८९/२	०.१३
९	८९/३	०.०७
१०	८९/४	०.०७
११	८९/५	०.१६
१२	८९/६	०.२१
१३	९०	८१ ०.५९
१४	१८४	१२७ ०.२८
१५	१८५	०.२०
१६	१८६	०.३१
१७	१८७	०.४८
१८	१८८	०.७३
१९	१८९	१.५४
२०	१९०	०.०२
२१	१९१	०.२३
२२	१९२	०.१५
२३	१९३	०.२०
२४	१९४	०.१५
२५	१९५	०.३०
२६	१९६	०.११
२७	१९७	०.११
२८	१९८	०.१५
२९	१४१	१२९ ०.२४
३०	१४२	०.२८
३१	१४३	०.००
३२	१४४	०.३०
३३	१४५	१३० ०.५०

गाव रुई--चालू

मुख्य वितरिका ५, विमोचक क्रमांक ७५--चालू

३४	१४६	१३१ ०.६९
३५	१४७	१३२ ०.४६
३६	१४८	१३३ ०.०४
३७	१४९	१३४ ०.५९
३८	१५०	१३५ ०.६४
३९	१५१	१३६ ०.१३
४०	१५२	१३७ १.१३
४१	१५३	१३८ ०.४०
४२	१५४	१३९/१ ०.३४
४३	१५५	१४० ०.८०
४४	१५६	१४१ १.२०
४५	१५७	१४२ १.०१
४६	१५८	१४३ ०.७७
४७	१५९	१४४ ०.७८
४८	१६२	१४७ १.०५
४९	१६४	१४८ १.०७
५०	१६५	१४९ २.०५
५१	१६६	१५० ०.५६
५२	१६७	१५२ ०.२६
५३	१६८	१५३ ०.२१
५४	१६९	१५४ ०.२५
५५	१७०	१५५ ०.३१
५६	१७१	१५६ ०.३५
५७	१७२	१५७ ०.४५
५८	१७३	१५८ ०.४३
एकूण	५८	३७ २७.२४

मुख्य वितरिका ५, विमोचक क्रमांक ७६

१	९९	९१ २.५३
२	१००	९२ २.४९

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		
	नवीन गट नंबर	जुने गट नंबर	क्षेत्र
१	२	३	४
			हे. आर (सीसीए)

गाव रुई--चालू

मुख्य वित्तिका ५, विमोचक क्रमांक ७६--चालू

३	१०१	९३	१.९६
४	१०२	९४	०.६
५	१०३	९५	०.०५
६	१०४	९६	०.८२
७	१०५	९७	१.०३
८	१०६	९८/१	०.७२
९	१०७	९९	०.५७
१०	१०८	१००	०.५५
११	१०९	१०१	०.८८
१२	११०	१०२	०.७२
१३	१११	१०३	०.२२
१४	११२	१०४	०.६३
१५	११३	१०५	०.६२
१६	११४	१०६	१.१८
१७	११५	१०७	०.३४
१८	११६	१०८	०.२९
१९	११७	१०९	०.२४
२०	११८	११०	१.४३
२१	११९	१११	०.६९
२२	१२०	११२	०.३२
२३	१२१	११३	०.६१
२४	१२२	११४	०.५७
२५	१२३	११५	१.१८
२६	१२४	११६	१.२७
२७	१२५	११७	०.८४
२८	१२६	११८	३.९५
२९	१२७	११९	०.२
३०	१२८	१२०	०.४
३१	१२९		०.१५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		
	नवीन गट नंबर	जुने गट नंबर	क्षेत्र
१	२	३	४
			हे. आर (सीसीए)

गाव रुई--चालू

मुख्य वित्तिका ५, विमोचक क्रमांक ७६--चालू

३२	१३०		०.०९
३३	१३१		०.१३
३४	१३२		०.१९
३५	१३३	१२२	०.७६
३६	१३४	१२३	०.३५
३७	१३५	१२४	०.७६
३८	१३६	१२५	०.७५
३९	१३७	१२६	०.२
४०	१६०	१४५	०.५१
४१	१६१	१४६	०.२३
४२	१६२	१५१/१	१.०५
४३	१६६	१५१/२	०.५६
एकूण	४३	४३	३३.६३

मुख्य वित्तिका ५, विमोचक क्रमांक ८२

१	४६	४५	१.१५
२	५५	५४	१.६२
३	५६		४.०५
४	५७		५.३९
५	५८	५५	६.८८
६	५९	५६	२.७१
७	६०	५७	०.७३
८	६१	५८	०.६३
९	६२	५९	०.४८
१०	६३	६०	०.६७
११	६४		२.४५
१२	६५		१.९३
१३	६६	६१	१.१३
१४	९०	८२	०.५९

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र
नवीन गट नंबर	जुने गट नंबर	नवीन गट नंबर	जुने गट नंबर
१	२	३	४
			हे. आर (सीसीए)

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र
नवीन गट नंबर	जुने गट नंबर	नवीन गट नंबर	जुने गट नंबर
१	२	३	४
			हे. आर (सीसीए)

गाव रुई--चालू

मुख्य वितरिका ५, विमोचक क्रमांक ८२--चालू

१५	९१	८३	०.३९
१६	९२	८४	०.७९
१७	९३	८५	०.६४
१८	९४	८६	०.१५
१९	९५	८७	०.१२
२०	९६	८८	०.३
२१	९७	८९/१	०.३२
२२	९८/१	९०	०.७४
२३	९८/२		०.८
२४	९८/३		०.६२
२५	९८/४		०.३२
२६	९८/५		१.२२
२७	९८/६		०.४१
२८	९८/७		०.५५
एकूण	२८	२३	३७.७८

मुख्य वितरिका २, विमोचक क्रमांक १४१

१	३९०	३८७	०.९०
२	३९१	३८८	४.८२
३	३९२	३८९	०.४५
४	३९३	३९०	०.०३
५	४०७	३९५	१.०२
६	४०८	३९६	०.६३
७	४०९	३९७	०.६२
८	४१०	३९८	०.९७
९	४११	३९९	०.८३
१०	४१२	४००	०.०६
११	४१३	४०१	०.६१
१२	४१४	४०२	०.६७

गाव रुई--चालू

मुख्य वितरिका २, विमोचक क्रमांक १४१--चालू

१३	४१५	४०३	०.७३
१४	४१६	४०४	०.६३
१५	४१७/अ	४०५	१.७२
१६	४१७/ब		२.९५
१७	४१८	४०६	०.०३
१८	४१९	४०७	१.३६
१९	१६३	४८८	३.११
२०	३९८	४८९	४.०७
२१	३९९		१.२९
२२	३६१	४९४	६.९५
२३	३६२	४९५	६.११
एकूण	२३	२३	४०.५६

मुख्य वितरिका २, विमोचक क्रमांक १४२

१	३३५	३१६	०.२५
२	३३६	३१७	०.५४
३	३३७	३१८	०.२६
४	३३८	३१९	०.११
५	३३९	३२०	०.००
६	३४०	३२१	०.०५
७	३४१	३२२	०.०७
८	३४२	३२३	०.१२
९	३४३	३२४	०.०१
१०	३४४	३२५	०.१६
११	३४५	३२६	०.१०
१२	३४६	३२७	०.०३
१३	३४७	३२८	०.११
१४	३४८	३२९	०.०८
१५	३४९	३३०	०.६०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	नवीन गट नंबर	जुने गट नंबर	क्षेत्र
१	२	३	४	हे. आर (सीसीए)

गाव रुई--चालू

मुख्य वित्तिका २, विमोचक क्रमांक १४२--चालू

१६	३५०	३३१	०.९६
१७	३५१	३३२	०.०६
१८	३५२	३३३	०.२९
१९	३५३	३३४	०.२८
२०	३५४	३३५	०.०३
२१	३५५	३३६	१.१६
२२	३५७	३३७	२.४१
२३	३५८	३३८	०.७१
२४	३५९	३३९	४.०४
२५	३६०	३४०	२.०१
२६	३६१	३४१	६.९५
२७	३६२	३४२	६.११
२८	५३१	३४३	०.२५
२९	५३२	३४४	०.१४
३०	५३३	३४५	०.६६
३१	५२९	३५०	०.४३
३२	५२७	३५१	०.०७
३३	५१८	३५५	०.०७
३४	५१७	३५६	०.०७
३५	५१४	३५९	०.२५
३६	५१३	३६०	०.३२
३७	५११	३६२	०.१६
३८	५०३	३७२	०.६८
३९	५०२	३७३	१.२२
४०	५०१	३७४	०.८१
४१	५००	३७५	०.६२
४२	४०६	३९३	१.४९
४३	४०५	३९४	०.८६
४४	४०४	४०५	२.६०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	नवीन गट नंबर	जुने गट नंबर	क्षेत्र
१	२	३	४	हे. आर (सीसीए)

गाव रुई--चालू

मुख्य वित्तिका २, विमोचक क्रमांक १४२--चालू

४५	४०२	४९२	०.९०
४६	४०३	४९३	०.७९
एकूण	४६	४६	३९.८९

मुख्य वित्तिका २, विमोचक क्रमांक १४३

१	२४७	२३२	१.०३
२	२४८	२३३	१.४१
३	२४९	२३४	२.२०
४	२५०	२३५	४.८९
५	२५१	२३६	१.२७
६	२५२	२३७	०.७४
७	२५३	२३८	०.७१
८	२५४	२३९	१.११
९	२७१	२५६	०.६२
१०	२८१	२६५	०.०२
११	२७२	२७१	०.१८
१२	२७३		०.०७
१३	२७४		०.५६
१४	२७५		०.१७
१५	२७६		०.३७
१६	२७७		०.१०
१७	२७८		०.०६
१८	२७९		०.१३
१९	२८०		०.१२
२०	२८१		०.०२
२१	२८२		०.१६
२२	२८३		०.०१
२३	२८४		०.१६
२४	२८५		०.०५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र
नवीन गट नंबर	जुने गट नंबर	नवीन गट नंबर	जुने गट नंबर
१	२	३	४
			हे. आर (सीसीए)

गाव रुई--चालू

मुख्य वितरिका २, विमोचक क्रमांक १४३--चालू

२५	२८६	०.४६
२६	२८७	०.५३
२७	२८८	०.२५
२८	२८९	२७३ ०.१५
२९	२९१	२७५ ०.११
३०	२९२	२७६ ०.१३
३१	२९३	२७७ ०.०२
३२	२९४	२७८ ०.१५
३३	२९५	२७९ ०.६६
३४	३०४	२९० ०.५७
३५	३०५	२९१ ०.२४
३६	३०६	२९२ ०.०३
३७	३०७	२९३ ०.२२
३८	३०८	२९४ ०.३३
३९	३०९	२९५ ०.२७
४०	३१०	२९६ ०.०३
४१	३११	२९७ ०.१५
४२	३१२	२९८ ०.६०
४३	३१३	२९९ ०.८१
४४	३१४	३०० ०.५५
४५	३१५	३०१ ०.९१
४६	३१६	०.३७
४७	३१७	३०२ ०.११
४८	३१८	३०३ ०.६२
४९	३१९	०.३४
५०	३२०	३०४ ०.८५
५१	३२१	३०५ ०.२२
५२	३२२	०.२२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र
नवीन गट नंबर	जुने गट नंबर	नवीन गट नंबर	जुने गट नंबर
१	२	३	४
			हे. आर (सीसीए)

गाव रुई--चालू

मुख्य वितरिका २, विमोचक क्रमांक १४३--चालू

५३	३२३	३०६ ०.२१
५४	३२४	३०७ ०.१७
एकूण	५४	३८ २६.४४

मुख्य वितरिका २, विमोचक क्रमांक १४६

१	२१२	१९६ ०.८९
२	२१३	१९७ १.००
३	२१६	२.९०
४	२१७	०.३२
५	२१८	०.१५
६	२१९	०.१७
७	२२०	२.५५
८	२२१	३.९९
९	२२२	२०६ ०.८१
१०	२२३	२०७ ०.१४
११	२२४	२०८ ०.२२
१२	२२५	२०९ ०.४१
१३	२२६	२१० ०.५८
१४	२२७	२११ ०.४३
१५	२२८	२१२ ०.४२
१६	२२९	२१३ ०.२६
१७	२३०	२१४ ०.२३
१८	२३१	२१५ ०.५२
१९	२३२	२१६ ०.५२
२०	२३३	२१७ ०.५३
२१	२४१	२२६ ३.०९
२२	२४२	२२७ १.५०
२३	२४३	२२८ १.१९
२४	२४४	२२९ १.१०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	नवीन गट नंबर	जुने गट नंबर	क्षेत्र
१	२	३	४	हे. आर (सीसीए)

गाव रुई--चालू

मुख्य वितरिका २, विमोचक क्रमांक १४६--चालू

२५	२४५	२३०	१.३५
२६	२४६	२३१	३.५३
२७	२५५	२४०	१.९८
२८	२५६	२४१	०.३१
२९	२५७	२४२	०.३०
३०	२५८	२४३	०.२७
३१	२५९	२४४	०.३०
३२	२६०	२४५	०.२०
३३	२६१	२४६	०.२२
३४	२६२	२४७	५.०८
३५	२६३	२४८	०.४०
३६	२६४	२४९	०.६३
३७	२६५	२५०	०.६२
३८	२६६	२५१	०.५५
३९	२६७	२५२	०.६५
४०	२६८	२५३	०.००
४१	२६९	२५४	०.२९
४२	२७०	२५५	०.३०

एकूण	४२	३६	४०.९
------	----	----	------

मुख्य वितरिका २, विमोचक क्रमांक १४७

१	९	९	३.८७
२	१०	१०	०.४३
३	११	११	०.२२
४	१२	१२	०.२६
५	१३	१३	०.८०
६	१६	१५	०.०२
७	१७	१६	२.२४
८	१८	१७	१.२३

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	नवीन गट नंबर	जुने गट नंबर	क्षेत्र
१	२	३	४	हे. आर (सीसीए)

गाव रुई--चालू

मुख्य वितरिका २, विमोचक क्रमांक १४७--चालू

९	२२	२१	५.१५
१०	२३	२२	०.५५
११	२४	२३	०.८१
१२	२५	२४	२.५०
१३	२६	२५	१.७६
१४	२७	२६	१.३७
१५	२८	२७	१.२४
१६	३८	३७	०.३०
१७	४७/अ	४६	१.०७
१८	४७/ब		०.६७
१९	४८	४७/अ	०.९८
२०	४९	४८	१.१२
२१	५०	४९	०.८४
२२	५१	५०	०.४३
२३	५२	५१	२.४२
२४	५३	५२	१.२८
२५	५४	५३	१.४७

एकूण	२५	२५	३३.०३
------	----	----	-------

मुख्य वितरिका ४, विमोचक क्रमांक १५१

१	३६३	४९६	१.२९
२	३६४	४९७	०.९४
३	३६६	४९८	४.३१
४	३६५	४९९	०.८३
५	३९७	५००	३.५३
६	३९०	५०१	०.९०
७	३९१	५०२	४.८२
८	३९२	५०३	२.७०
९	३९३	५०४	०.०३



अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र
नवीन गट नंबर	जुने गट नंबर	नवीन गट नंबर	जुने गट नंबर
१	२	३	४
			हे. आर (सीसीए)

गाव रुई--चालू

मुख्य वितरिका ४, विमोचक क्रमांक १५१--चालू

१०	३९४	५०५	०.१४
११	३९५	५०६	०.०९
१२	३९६	५०७	०.१३
१३	३६७	५०८	७.१७
१४	३६८		२.०६
१५	३६९	५०९	२.४०
१६	३००	५१०	०.२४
१७	३०१	५११	०.२०
१८	३८०	५२०	२.११
१९	३८१	५२१	२.२३
२०	३८२	५२२	२.०१
२१	३८३	५२३	०.८३
एकूण	२१	२०	३८.९६

गाव अनभुलवाडी

मुख्य वितरिका ४, विमोचक क्रमांक १५२

१	१४४	४३२	१.४२
२	१३७	४३३	०.१२
३	१३८		०.२७
४	१३९		०.११
५	१४०		०.२५
६	१४१		०.२४
७	१४२		०.२२
८	१४३		०.२६
९	१३३	४३४	०.८१
१०	१३२	४३५	०.७९
११	१३१	४३६	०.८८
१२	१२८	४३८	१.२०
१३	१२४	४४०	१.०२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र
नवीन गट नंबर	जुने गट नंबर	नवीन गट नंबर	जुने गट नंबर
१	२	३	४
			हे. आर (सीसीए)

गाव अनभुलवाडी--चालू

मुख्य वितरिका ४, विमोचक क्रमांक १५२--चालू

१४	१२३	४४१	०.९३
१५	११५	४४८	०.३७
१६	११६	४५९	०.३७
१७	१३०	४६०	०.५०
१८	१३४	४६१	०.४०
१९	१३५	४६२	०.२३
२०	१३६	४६३	०.२३
२१	१४५	४६४	०.४३
२२	१४६	४६५	०.४२
२३	१४७	४६६	१.६२
२४	१४८	४६७	०.५९
२५	१४९	४६८	०.८८
२६	१५०		०.८५
२७	१५१	४६९	१.४५
२८	१५२	४७०	१.७७
२९	१५३	४७१	१.८१
३०	१५४	४७२	२.९८
३१	१५५		२.६६
३२	१५७	४७४	२.५६
एकूण	३२	२४	२८.६४

मुख्य वितरिका ४, विमोचक क्रमांक १५३

१	१६५	४२९	०.१९
२	१५६	४७३	१.२४
३	१५८	४७५	३.८९
४	१५९	४७६	०.३०
५	१६२	४७७	१.५३
६	१६१	४७८	०.२०
७	१६०	४७९	०.६०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	नवीन गट नंबर	जुने गट नंबर	क्षेत्र
१	२	३	४	हे. आर (सीसीए)

गाव अनभुलवाडी-चालू

मुख्य वितरिका ४, विमोचक क्रमांक १५३--चालू

८	१६३	४८०	३.११
९	१६६	४८१	०.४१
१०	१६७	४८२	०.३२
११	१६८	४८३	०.१७
१२	१७०	४८४	०.२०
१३	१६९	४८६A	२.०३
१४	१६४	४८७	१.३५
१५	१६५	५२७	०.१९
१६	१७२	५३१	०.२१
१७	१७३	५३२	०.४६
१८	१७४	५३३	०.२४
१९	१७५	५३४	०.२२
२०	१७६	५३५	०.०६
२१	१७७	५३६	०.२८
२२	१७८	५३७	०.४२
२३	१७९	५३८	१.११
२४	१८०	५३९	०.९०
२५	१८१/१	५४०	१.२१
२६	१८१/२		०.४५
२७	१८१/३		०.६९
२८	१८१/४		०.५९
२९	१८१/५		०.५५
३०	१८१/६		०.५४
३१	१८२	५४१	०.७२
३२	२३२	५४२	१.७०
एकूण	३२	३५	२६.०८

गाव रुई

१	३८४	५२४	१.९७
२	३८५	५२५	०.५०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	नवीन गट नंबर	जुने गट नंबर	क्षेत्र
१	२	३	४	हे. आर (सीसीए)

गाव रुई-चालू

मुख्य वितरिका ४, विमोचक क्रमांक १५३--चालू

३	३८६	५२६	०.७०
४	५७१	५३०	०.८०
एकूण	४	३५	३.९७

मुख्य वितरिका ४, विमोचक क्रमांक १५४

१	४४४	४२३	१.४७
२	४४५	४२४	५.८
३	४४६	७६३	०.६५
४	४४७	७६४	०.७२
५	४४८	७६५	०.०२
६	४४९	७६६	०.५५
७	४५०	७६७	०.७८
८	४५१	७६८	१.२३
९	४५२	७६९	०.५२
१०	४५३	७७०	०.६५
११	४५४	७७१	१.७७
१२	४५५	७७२	१.८
१३	४५६	७७३	२.१८
एकूण	१३	१३	१८.१४

गाव अनभुलवाडी

१	६३	४३७	०.२१
२	६४		०.३४
३	६५		०.१६
४	६६	४३९	०.५६
५	६७	४४२	०.३५
६	६८	४४३	०.३६
७	६९	४४४	०.८
८	७०	४४५	०.१८
९	७१	४४६	०.६१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	नवीन गट नंबर	जुने गट नंबर	क्षेत्र
१	२	३	४	हे. आर (सीसीए)

गाव अनभुलवाडी--चालू

मुख्य वितरिका ४, विमोचक क्रमांक १५४--चालू			
१०	७२	४४७	०.३५
११	४४		०.४१
१२	४५		०.४५
१३	४९		०.५५
१४	५०		०.६५
१५	५१		०.९७
१६	५२		१.९५
१७	५३		१.८
१८	५४		०.२१
१९	५५		०.२
२०	५६		०.४
२१	५७		०.३६
२२	५८		०.२८
२३	५९		०.२८
२४	६०		०.५४
२५	६१		०.८२
२६	६२		०.३२
एकूण	२६		१४.११

गाव रुई

मुख्य वितरिका ४, विमोचक क्रमांक १५५

१	४९९	३७१	०.८७
२	४९६	३७६	०.८२
३	४९८	३७७	०.०६
४	४९७	३७८	०.०३
५	४८३	३७९	२.५८
६	४८२	३८०	०.३४
७	४८४	३८१	०.२३
८	४८५	३८२	०.०१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	नवीन गट नंबर	जुने गट नंबर	क्षेत्र
१	२	३	४	हे. आर (सीसीए)

गाव रुई--चालू

मुख्य वितरिका ४, विमोचक क्रमांक १५५--चालू			
९	४८६/अ	३८३	१.२६
१०	४८६/ब		१.४९
११	४८७	३८४	०.८४
१२	४८८	३८५	१.६९
१३	४८९	३८६	०.६९
१४	४९५	३९२	२.३५
१५	४२२	४०८	२.१०
१६	४२३	४०९	०.२८
१७	४२४	४१०	०.५२
१८	४२५	४११	१.०५
१९	४२६	४१२	०.५८
२०	४२७	४१३	१.६८
२१	४२८	४१४	०.२९
२२	४२९	४१५	०.२४
२३	४३०	४१६	०.५८
२४	४३१	४१७/अ	०.९४
२५	४३२	४१८	०.७६
२६	४३३	४१९	१.५९
२७	४४१	४२०	१.६८
२८	४४२	४२१	०.०४
२९	४४३	४२२	१.४८
३०	४३९	४२५	१.८६
३१	४४०	४२६	०.९४
३२	४३८	४२७	१.९७
३३	४३७	४२८	०.८८
३४	४३६	४२९	०.४६
३५	४३५	४३०	०.३२
३६	४३४	४३१	०.४५
३७	४९०	३८७	०.७६

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	नवीन गट नंबर	जुने गट नंबर	क्षेत्र
१	२	३	४	हे. आर (सीसीए)

गाव रुई--चालू

मुख्य वितरिका ४, विमोचक क्रमांक १५५--चालू

३८	४९१	३८८	१.५९
३९	४९२	३८९	२.७०
४०	४९३	३९०	०.९३
४१	४९४	३९१	०.६८
एकूण	४१	३५	४०.६१

मुख्य वितरिका ४, विमोचक क्रमांक १५६

१	५१९	३५४	०.७
२	५१०	३६३	०.९६
३	५०९	३६४	०.०७
४	५०८	३६५	०.१
५	५०७	३६६	०.०२
६	५०६	३६७	०.०६
७	५०५	३६८	०.३१
८	५०४	३६९	०.७३
९	५००	३७०	०.६२
१०	४९९	३७१	०.८७
११	५२३	६५१	०.३१
१२	५२४	६५२	०.५
१३	५२१	६६२	०.५
१४	४५६	७७३	२.१८
१५	४५७	७७४	७.६८
१६	४७१	७८८	१.३८
१७	४७६	७८९	२.४५
१८	४७७	७९०	२.९
१९	४७८	७९१	०.७६
२०	४७९	७९२	१.२९
२१	४८०	७९३	२.४१
२२	४८१	७९४	३.२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	नवीन गट नंबर	जुने गट नंबर	क्षेत्र
१	२	३	४	हे. आर (सीसीए)

गाव रुई--चालू

मुख्य वितरिका ४, विमोचक क्रमांक १५६--चालू

२३	४७५	७९५	२.४९
२४	४७४	७९६	०.९६
२५	४७२	७९७	२.४७
२६	४७३	७९८	१.३२
२७	५२५	७९९	०.४८
एकूण	२७	१०	३७.७२

मुख्य वितरिका ४, विमोचक क्रमांक १५७

१	४५८	७७५	२.०५
२	४५९	७७६	५.९१
३	४६०	७७७	०.००
४	४६१	७७८	१.६९
५	४६२	७७९	०.०३
६	४६३	७८०	०.६९
७	४६४	७८१	०.४८
८	४६५	७८२	०.६९
९	४६६	७८३	८.७४
१०	४६७	७८४	१.३२
११	४६८	७८५	०.००
१२	४६९	७८६	०.७८
१३	४७०	७८७	०.९४
१४	४७८	७९१	१.३८
एकूण	१४	१४	२४.७०

मुख्य वितरिका ४, विमोचक क्रमांक १६१

१	१	१	४.८७
२	२	२	१.२१
३	३/१	३/१	१.४९
४	३/३	३/३	०.६४
५	३/४	३/४	१.०३

अनुसूची-ब--चालू				गावनिहाय क्षेत्र--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र			विमोचक	गट नंबर	क्षेत्र
	नवीन गट नंबर	जुने गट नंबर	क्षेत्र	१	२	३
१	२	३	४			हे. आर (सीसीए)

गाव रुई--चालू			
मुख्य वितरिका ४, विमोचक क्रमांक १६१--चालू			
६	३/५	३/५	१.४५
७	३/६	३/६	०.३२
८	३/७	३/७	०.३४
९	३/८	३/८	०.५२
१०	४	४	१.११
११	५	५	०.३६
१२	६	६	०.६६
१३	७	७	३.५३
१४	८	८	२.८३
१५	१४	१४	७.६८
१६	४०४	२३१	२.६
१७	३५६	२३७	३.०७
१८	५३४	३४६	०.२९
१९	५३७	३४७	०.१९
२०	५३८	३४८	०.३
२१	५२२	३७०	४.२९
एकूण	२१	२१	३८.७८

गावनिहाय क्षेत्र		
विमोचक	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर (सीसीए)

गाव रुई		
कालवा : मुख्य वितरिका ५		
विमोचक- ७३	३२	३५.३४
विमोचक-७४	३२	३३.५९
विमोचक- ७५	५३	२७.२४
विमोचक- ७६	४३	३३.६३

गाव रुई--चालू		
कालवा : मुख्य वितरिका ५--चालू		
विमोचक- ८२	२८	३७.७८
कालवा : गुरुत्वनलिका क्रमांक २		
विमोचक-१४१	२३	४०.५६
विमोचक-१४२	४६	३९.८९
विमोचक-१४३	५४	२६.४४
विमोचक-१४६	४२	४०.९०
विमोचक-१४७	२५	३३.०३
कालवा : मुख्य वितरिका ४		
विमोचक-१५१	२१	३८.९६
विमोचक-१५३	४	३.९७
विमोचक-१५४	१३	१८.१४
विमोचक-१५५	४१	४०.६१
विमोचक-१५६	२७	३७.७२
विमोचक-१५७	१४	२४.७०
विमोचक-१६१	२१	३८.७८
एकूण	५१९	५५१.२८

गाव अनभुलवाडी		
कालवा : मुख्य वितरिका ४		
विमोचक-१५२	३२	२८.६४
विमोचक-१५३	३२	२६.०४
विमोचक-१५४	२६	१४.११
एकूण	९०	६८.७९
एकूणात	६०९	६२०.०७

इंजि. प्रवीण दत्तात्रय चावरे,  
कार्यकारी अभियंता,  
धोम कालवे विभाग क्रमांक २, सातारा.  
सातारा, १३ मार्च २०१९.

**MMISF ACT, 2005**  
**(See Sections 5.0, 6.0, 7.0 and**  
**Rule 3.00)**  
**(Notification III)**

क्रमांक प्रशा-४/धोकावि-२/अधि-३/९०७ वांगणा (२)/२०१९.—  
 Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3 of the MMISF Act, 2005.

I, Engr. Pravin Dattatreya Chaware, Executive Engineer, Dhom Canal Division No. 2, Satara hereby delineate the areas of operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUAs shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil office, Irrigation Sections Sub-Division and Division and other permanent Public places.

I, Engr. Pravin Dattatreya Chaware, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water User Associations shall be binding on all the holders and occupiers of the lands under Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.

Any person affected by this Notification or part thereof may file an appeal before Superintending Engineer, Satara Irrigation Circle, Satara, within 30 days from the date of publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

**Schedule-A**

Division : Dhom Canal Division No. 2.

Sub-Division : Kanher Land Acquisition and Rehabilitation Sub-Division, Satara.

Name of the Project : Wangna Lift Irrigation Scheme, taluka Koregaon, district Satara.

Area Notified : 620.07 Ha.

No. of Villages : 2-Rui, Anbhulwadi, taluka Koregaon, district Satara.

Description of area Notified : DO-73 to 76, 82 of Main Dy. No. 5, DO-141 to 143, 146, 147and DO-151 to 157, 161 of Main Dy. No. 4 of Wangni Lift Irrigation Scheme, taluka Koregaon, district Satara. Area 620.07 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed)  
 : Proposed WUA No. 7, Rui, taluka Koregaon, district Satara.

**Details of Area Notified**

**District Satara, taluka Koregaon**

Name of Villages	Area Notified (As per Schedule-B) Gat Nos.	Area Ha. (CCA)
1	2	3
Rui	519	551.28
Anbhulwadi	90	68.79
<b>Total</b>	<b>609</b>	<b>620.07</b>

**Index-3**

Division : Dhom Canal Division No. 2.

Sub-Division : Kanher Land Aqe. Reh. Sub-Division, Satara.

No. of Villages : 2-Rui, Anbhulwadi, taluka Koregaon, district Satara.

Description of area Notified : DO-73 to 76, 82 of Main Dy. No. 5, DO-141 to 143, 146, 147and DO-151 to 157, 161 of Main Dy. No. 4 of Wangni Lift Irrigation scheme, taluka Koregaon, district Satara. Area 620.07 Ha. (CCA).

Name and address of WUA (Existing/Proposed)  
 : Proposed WUA No. 7, Rui, taluka Koregaon, district Satara.

Year of starting Irrigation : 2019-2020

**Schedule-B**

**District Satara, taluka Koregaon**

Sr. No.	Delineated Area New Gat No.	Area Old Gat No.	Area Ha. (CCA)
1	2	3	4

**Village Rui**

**Main Dy. No. 5, DO-73**

1	29	28	0.38
2	30	29	0.49
3	31	30	0.26
4	32	31	0.42

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Delineated Area		Area
	New Gat No.	Old Gat No.	
1	2	3	4
			Ha. (CCA)

**Village Rui—contd.**

**Main Dy. No. 5, DO-73—contd.**

5	33	32	3.78
6	34	33	1.25
7	35	34	1.78
8	36	35	1.95
9	37	36	0.3
10	39	38	1.05
11	40	39	1.03
12	41	40	2.06
13	42	41	1.05
14	43	42	0.19
15	44	43	0.73
16	45	44	2.5
17	67	62	2.32
18	68		1.73
19	69		0.63
20	70	63	3.9
21	71	64	0.73
22	72	65	0.29
23	73	66	0.71
24	74	67	0.08
25	81	73	0.19
26	82		0.14
27	83	74	0.31
28	84	75	0.46
29	85	76	0.57
30	86	77	2.51
31	87	78	0.94
32	88	79	0.61
<b>Total</b>	<b>32</b>	<b>29</b>	<b>35.34</b>

**Main Dy. No. 5, DO-74**

1	174	159	3.22
2	175	160	0.94
3	176	161	0.97

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Delineated Area		Area
	New Gat No.	Old Gat No.	
1	2	3	4
			Ha. (CCA)

**Village Rui—contd.**

**Main Dy. No. 5, DO-74—contd.**

4	177	162	0.97
5	178	163	1.84
6	179	164	0.86
7	180		0.92
8	181	165	2.19
9	182	166	1.88
10	183	167	3.38
11	184	168	0.28
12	199	183	1.04
13	200	184	0.39
14	201	185	0.45
15	202	186	0.88
16	203	187	0.52
17	204	188	0.45
18	205	189	0.62
19	206	190	0.75
20	207	191	0.28
21	208	192	0.71
22	209	193	0.89
23	210	194	0.33
24	211	195	0.61
25	215	199	0.56
26	234	218	0.87
27	235	219	0.58
28	236	220	0.94
29	237	222	1.09
30	238	223	0.03
31	239	224	1.70
32	240	225	2.45
<b>Total</b>	<b>32</b>	<b>32</b>	<b>33.59</b>

**Main Dy. No. 5, DO-75**

1	75	68	1.08
2	76	69	0.88

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area		Area
	New Gat No.	Old Gat No.	
1	2	3	4
			Ha. (CCA)

**Village Rui--contd.**

**Main Dy. No. 5, DO-75--contd.**

3	77	70	0.22
4	78	71	0.19
5	79		0.43
6	80	72	0.73
7	89/1	80	0.23
8	89/2		0.13
9	89/3		0.07
10	89/4		0.07
11	89/5		0.16
12	89/6		0.21
13	90	81	0.59
14	184	127	0.28
15	185		0.20
16	186		0.31
17	187		0.48
18	188		0.73
19	189		1.54
20	190		0.02
21	191		0.23
22	192		0.15
23	193		0.20
24	194		0.15
25	195		0.30
26	196		0.11
27	197		0.11
28	198		0.15
29	141	129	0.24
30	142		0.28
31	143		0.00
32	144		0.30
33	145	130	0.50
34	146	131	0.69
35	147	132	0.46
36	148	133	0.04

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area		Area
	New Gat No.	Old Gat No.	
1	2	3	4
			Ha. (CCA)

**Village Rui--contd.**

**Main Dy. No. 5, DO-75--contd.**

37	149	134	0.59
38	150	135	0.64
39	151	136	0.13
40	152	137	1.13
41	153	138	0.40
42	154	139/1	0.34
43	155	140	0.80
44	156	141	1.20
45	157	142	1.01
46	158	143	0.77
47	159	144	0.78
48	162	147	1.05
49	164	148	1.07
50	165	149	2.05
51	166	150	0.56
52	167	152	0.26
53	168	153	0.21
54	169	154	0.25
55	170	155	0.31
56	171	156	0.35
57	172	157	0.45
58	173	158	0.43
<b>Total</b>	<b>58</b>	<b>37</b>	<b>27.24</b>

**Main Dy. No. 5, DO-76**

1	99	91	2.53
2	100	92	2.49
3	101	93	1.96
4	102	94	0.6
5	103	95	0.05
6	104	96	0.82
7	105	97	1.03
8	106	98/1	0.72
9	107	99	0.57



**Schedule-B—contd.**

Sr. No.	Delineated Area		Area
	New Gat No.	Old Gat No.	
1	2	3	4
			Ha. (CCA)

**Village Rui—contd.**

**Main Dy. No. 5, DO-76—contd.**

10	108	100	0.55
11	109	101	0.88
12	110	102	0.72
13	111	103	0.22
14	112	104	0.63
15	113	105	0.62
16	114	106	1.18
17	115	107	0.34
18	116	108	0.29
19	117	109	0.24
20	118	110	1.43
21	119	111	0.69
22	120	112	0.32
23	121	113	0.61
24	122	114	0.57
25	123	115	1.18
26	124	116	1.27
27	125	117	0.84
28	126	118	3.95
29	127	119	0.2
30	128	120	0.4
31	129		0.15
32	130		0.09
33	131		0.13
34	132		0.19
35	133	122	0.76
36	134	123	0.35
37	135	124	0.76
38	136	125	0.75
39	137	126	0.2
40	160	145	0.51
41	161	146	0.23
42	162	151/1	1.05
43	166	151/2	0.56
<b>Total</b>	<b>43</b>	<b>43</b>	<b>33.63</b>

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Delineated Area		Area
	New Gat No.	Old Gat No.	
1	2	3	4
			Ha. (CCA)

**Village Rui—contd.**

**Main Dy. No. 5, DO-82**

1	46	45	1.15
2	55	54	1.62
3	56		4.05
4	57		5.39
5	58	55	6.88
6	59	56	2.71
7	60	57	0.73
8	61	58	0.63
9	62	59	0.48
10	63	60	0.67
11	64		2.45
12	65		1.93
13	66	61	1.13
14	90	82	0.59
15	91	83	0.39
16	92	84	0.79
17	93	85	0.64
18	94	86	0.15
19	95	87	0.12
20	96	88	0.3
21	97	89/1	0.32
22	98/1	90	0.74
23	98/2		0.8
24	98/3		0.62
25	98/4		0.32
26	98/5		1.22
27	98/6		0.41
28	98/7		0.55
<b>Total</b>	<b>28</b>	<b>23</b>	<b>37.78</b>

**Distribution Main No. 2, DO-141**

1	390	387	0.90
2	391	388	4.82
3	392	389	0.45

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area		Area	Remark
	New Gat No.	Old Gat No.		
1	2	3	4	5
			Ha. (CCA)	

**Village Rui--contd.**

**Distribution Main No. 2, DO-141--contd.**

4	393	390	0.03
5	407	395	1.02
6	408	396	0.63
7	409	397	0.62
8	410	398	0.97
9	411	399	0.83
10	412	400	0.06
11	413	401	0.61
12	414	402	0.67
13	415	403	0.73
14	416	404	0.63
15	417/A	405	1.72
16	417/B		2.95
17	418	406	0.03
18	419	407	1.36
19	163	488	3.11 Anbhwadi
20	398	489	4.07
21	399		1.29
22	361	494	6.95
23	362	495	6.11

**Total**      **23**      **23**      **40.56**

**Distribution Main No. 2, DO-142**

1	335	316	0.25
2	336	317	0.54
3	337	318	0.26
4	338	319	0.11
5	339	320	0.00
6	340	321	0.05
7	341	322	0.07
8	342	323	0.12
9	343	324	0.01
10	344	325	0.16
11	345	326	0.10

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area		Area
	New Gat No.	Old Gat No.	
1	2	3	4
			Ha. (CCA)

**Village Rui--contd.**

**Distribution Main No. 2, DO-142--contd.**

12	346	327	0.03
13	347	328	0.11
14	348	329	0.08
15	349	330	0.60
16	350	331	0.96
17	351	332	0.06
18	352	333	0.29
19	353	334	0.28
20	354	335	0.03
21	355	336	1.16
22	357	337	2.41
23	358	338	0.71
24	359	339	4.04
25	360	340	2.01
26	361	341	6.95
27	362	342	6.11
28	531	343	0.25
29	532	344	0.14
30	533	345	0.66
31	529	350	0.43
32	527	351	0.07
33	518	355	0.07
34	517	356	0.07
35	514	359	0.25
36	513	360	0.32
37	511	362	0.16
38	503	372	0.68
39	502	373	1.22
40	501	374	0.81
41	500	375	0.62
42	406	393	1.49
43	405	394	0.86
44	404	405	2.60

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area		Area
	New Gat No.	Old Gat No.	
1	2	3	4
			Ha. (CCA)

**Village Rui--contd.**

**Distribution Main No. 2, DO-142--contd.**

45	402	492	0.90
46	403	493	0.79
<b>Total</b>	<b>46</b>	<b>46</b>	<b>39.89</b>

**Distribution Main No. 2, DO-143**

1	247	232	1.03
2	248	233	1.41
3	249	234	2.20
4	250	235	4.89
5	251	236	1.27
6	252	237	0.74
7	253	238	0.71
8	254	239	1.11
9	271	256	0.62
10	281	265	0.02
11	272	271	0.18
12	273		0.07
13	274		0.56
14	275		0.17
15	276		0.37
16	277		0.10
17	278		0.06
18	279		0.13
19	280		0.12
20	281		0.02
21	282		0.16
22	283		0.01
23	284		0.16
24	285		0.05
25	286		0.46
26	287		0.53
27	288		0.25
28	289	273	0.15
29	291	275	0.11

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area		Area
	New Gat No.	Old Gat No.	
1	2	3	4
			Ha. (CCA)

**Village Rui--contd.**

**Distribution Main No. 2, DO-143--contd.**

30	292	276	0.13
31	293	277	0.02
32	294	278	0.15
33	295	279	0.66
34	304	290	0.57
35	305	291	0.24
36	306	292	0.03
37	307	293	0.22
38	308	294	0.33
39	309	295	0.27
40	310	296	0.03
41	311	297	0.15
42	312	298	0.60
43	313	299	0.81
44	314	300	0.55
45	315	301	0.91
46	316		0.37
47	317	302	0.11
48	318	303	0.62
49	319		0.34
50	320	304	0.85
51	321	305	0.22
52	322		0.22
53	323	306	0.21
54	324	307	0.17

<b>Total</b>	<b>54</b>	<b>38</b>	<b>26.44</b>
--------------	-----------	-----------	--------------

**Distribution Main No. 2, DO-146**

1	212	196	0.89
2	213	197	1.00
3	216		2.90
4	217		0.32
5	218		0.15
6	219		0.17

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area		Area
	New Gat No.	Old Gat No.	
1	2	3	4
			Ha. (CCA)

**Village Rui--contd.**

**Distribution Main No. 2, DO-146--contd.**

7	220		2.55
8	221		3.99
9	222	206	0.81
10	223	207	0.14
11	224	208	0.22
12	225	209	0.41
13	226	210	0.58
14	227	211	0.43
15	228	212	0.42
16	229	213	0.26
17	230	214	0.23
18	231	215	0.52
19	232	216	0.52
20	233	217	0.53
21	241	226	3.09
22	242	227	1.50
23	243	228	1.19
24	244	229	1.10
25	245	230	1.35
26	246	231	3.53
27	255	240	1.98
28	256	241	0.31
29	257	242	0.30
30	258	243	0.27
31	259	244	0.30
32	260	245	0.20
33	261	246	0.22
34	262	247	5.08
35	263	248	0.40
36	264	249	0.63
37	265	250	0.62
38	266	251	0.55
39	267	252	0.65
40	268	253	0.00

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area		Area
	New Gat No.	Old Gat No.	
1	2	3	4
			Ha. (CCA)

**Village Rui--contd.**

**Distribution Main No. 2, DO-146--contd.**

41	269	254	0.29
42	270	255	0.30
<b>Total</b>	<b>42</b>	<b>36</b>	<b>40.9</b>

**Ditribution Main No. 2, DO-147**

1	9	9	3.87
2	10	10	0.43
3	11	11	0.22
4	12	12	0.26
5	13	13	0.80
6	16	15	0.02
7	17	16	2.24
8	18	17	1.23
9	22	21	5.15
10	23	22	0.55
11	24	23	0.81
12	25	24	2.50
13	26	25	1.76
14	27	26	1.37
15	28	27	1.24
16	38	37	0.30
17	47/A	46	1.07
18	47/B		0.67
19	48	47/A	0.98
20	49	48	1.12
21	50	49	0.84
22	51	50	0.43
23	52	51	2.42
24	53	52	1.28
25	54	53	1.47
<b>Total</b>	<b>25</b>	<b>25</b>	<b>33.03</b>

**Main Dy. No. 4/DO 151**

1	363	496	1.29
2	364	497	0.94

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Delineated Area		Area
	New Gat No.	Old Gat No.	
1	2	3	4
			Ha. (CCA)

**Village Rui—contd.**

**Main Dy. No. 4/DO 151—contd.**

3	366	498	4.31
4	365	499	0.83
5	397	500	3.53
6	390	501	0.90
7	391	502	4.82
8	392	503	2.70
9	393	504	0.03
10	394	505	0.14
11	395	506	0.09
12	396	507	0.13
13	367	508	7.17
14	368		2.06
15	369	509	2.40
16	300	510	0.24
17	301	511	0.20
18	380	520	2.11
19	381	521	2.23
20	382	522	2.01
21	383	523	0.83
<b>Total</b>	<b>21</b>	<b>20</b>	<b>38.96</b>

**Village Anbhwadi**

**Main Dy. No. 4/DO 152**

1	144	432	1.42
2	137	433	0.12
3	138		0.27
4	139		0.11
5	140		0.25
6	141		0.24
7	142		0.22
8	143		0.26
9	133	434	0.81
10	132	435	0.79
11	131	436	0.88

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Delineated Area		Area
	New Gat No.	Old Gat No.	
1	2	3	4
			Ha. (CCA)

**Village Anbhwadi—contd.**

**Main Dy. No. 4/DO 152—contd.**

12	128	438	1.20
13	124	440	1.02
14	123	441	0.93
15	115	448	0.37
16	116	459	0.37
17	130	460	0.50
18	134	461	0.40
19	135	462	0.23
20	136	463	0.23
21	145	464	0.43
22	146	465	0.42
23	147	466	1.62
24	148	467	0.59
25	149	468	0.88
26	150		0.85
27	151	469	1.45
28	152	470	1.77
29	153	471	1.81
30	154	472	2.98
31	155		2.66
32	157	474	2.56
<b>Total</b>	<b>32</b>	<b>24</b>	<b>28.64</b>

**Main Dy. No. 4/DO 153**

1	165	429	0.19
2	156	473	1.24
3	158	475	3.89
4	159	476	0.30
5	162	477	1.53
6	161	478	0.20
7	160	479	0.60
8	163	480	3.11
9	166	481	0.41
10	167	482	0.32

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area		Area
	New Gat No.	Old Gat No.	
1	2	3	4
			Ha. (CCA)

**Village Anbhulwadi--contd.**

**Main Dy. No. 4/DO 153--contd.**

11	168	483	0.17
12	170	484	0.20
13	169	486/A	2.03
14	164	487	1.35
15	165	527	0.19
16	172	531	0.21
17	173	532	0.46
18	174	533	0.24
19	175	534	0.22
20	176	535	0.06
21	177	536	0.28
22	178	537	0.42
23	179	538	1.11
24	180	539	0.90
25	181/1	540	1.21
26	181/2		0.45
27	181/3		0.69
28	181/4		0.59
29	181/5		0.55
30	181/6		0.54
31	182	541	0.72
32	232	542	1.70
<b>Total</b>	<b>32</b>	<b>35</b>	<b>26.08</b>

**Village Rui**

1	384	524	1.97
2	385	525	0.50
3	386	526	0.70
4	571	530	0.80
<b>Total</b>	<b>4</b>	<b>35</b>	<b>3.97</b>

**Main Dy. No. 4/DO 154**

1	444	423	1.47
2	445	424	5.8

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area		Area
	New Gat No.	Old Gat No.	
1	2	3	4
			Ha. (CCA)

**Village Rui--contd.**

**Main Dy. No. 4/DO 154--contd.**

3	446	763	0.65
4	447	764	0.72
5	448	765	0.02
6	449	766	0.55
7	450	767	0.78
8	451	768	1.23
9	452	769	0.52
10	453	770	0.65
11	454	771	1.77
12	455	772	1.8
13	456	773	2.18
<b>Total</b>	<b>13</b>	<b>13</b>	<b>18.14</b>

**Village Anbhulwadi**

1	63	437	0.21
2	64		0.34
3	65		0.16
4	66	439	0.56
5	67	442	0.35
6	68	443	0.36
7	69	444	0.8
8	70	445	0.18
9	71	446	0.61
10	72	447	0.35
11	44		0.41
12	45		0.45
13	49		0.55
14	50		0.65
15	51		0.97
16	52		1.95
17	53		1.8
18	54		0.21
19	55		0.2
20	56		0.4

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area		Area
	New Gat No.	Old Gat No.	
1	2	3	4
			Ha. (CCA)

**Village Anbhulwadi--contd.**

**Main Dy. No. 4/DO 154--contd.**

21	57		0.36
22	58		0.28
23	59		0.28
24	60		0.54
25	61		0.82
26	62		0.32
<b>Total</b>	<b>26</b>		<b>14.11</b>

**Village Rui**

**Main Dy. No. 4/DO 155**

1	499	371	0.87
2	496	376	0.82
3	498	377	0.06
4	497	378	0.03
5	483	379	2.58
6	482	380	0.34
7	484	381	0.23
8	485	382	0.01
9	486/A	383	1.26
10	486/B		1.49
11	487	384	0.84
12	488	385	1.69
13	489	386	0.69
14	495	392	2.35
15	422	408	2.10
16	423	409	0.28
17	424	410	0.52
18	425	411	1.05
19	426	412	0.58
20	427	413	1.68
21	428	414	0.29
22	429	415	0.24
23	430	416	0.58
24	431	417/A	0.94

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area		Area
	New Gat No.	Old Gat No.	
1	2	3	4
			Ha. (CCA)

**Village Rui--contd.**

**Main Dy. No. 4/DO 155--contd.**

25	432	418	0.76
26	433	419	1.59
27	441	420	1.68
28	442	421	0.04
29	443	422	1.48
30	439	425	1.86
31	440	426	0.94
32	438	427	1.97
33	437	428	0.88
34	436	429	0.46
35	435	430	0.32
36	434	431	0.45
37	490	387	0.76
38	491	388	1.59
39	492	389	2.70
40	493	390	0.93
41	494	391	0.68
<b>Total</b>	<b>41</b>	<b>35</b>	<b>40.61</b>

**Main Dy. No. 4/DO 156**

1	519	354	0.7
2	510	363	0.96
3	509	364	0.07
4	508	365	0.1
5	507	366	0.02
6	506	367	0.06
7	505	368	0.31
8	504	369	0.73
9	500	370	0.62
10	499	371	0.87
11	523	651	0.31
12	524	652	0.5
13	521	662	0.5
14	456	773	2.18

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area		Area
	New Gat No.	Old Gat No.	
1	2	3	4
			Ha. (CCA)

**Village Rui--contd.**

**Main Dy. No. 4/DO 156--contd.**

15	457	774	7.68
16	471	788	1.38
17	476	789	2.45
18	477	790	2.9
19	478	791	0.76
20	479	792	1.29
21	480	793	2.41
22	481	794	3.2
23	475	795	2.49
24	474	796	0.96
25	472	797	2.47
26	473	798	1.32
27	525	799	0.48
<b>Total</b>	<b>27</b>	<b>10</b>	<b>37.72</b>

**Main Dy. No. 4/DO 157**

1	458	775	2.05
2	459	776	5.91
3	460	777	0.00
4	461	778	1.69
5	462	779	0.03
6	463	780	0.69
7	464	781	0.48
8	465	782	0.69
9	466	783	8.74
10	467	784	1.32
11	468	785	0.00
12	469	786	0.78
13	470	787	0.94
14	478	791	1.38
<b>Total</b>	<b>14</b>	<b>14</b>	<b>24.70</b>

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area		Area
	New Gat No.	Old Gat No.	
1	2	3	4
			Ha. (CCA)

**Village Rui--contd.**

**Main Dy. No. 4/DO 161**

1	1	1	4.87
2	2	2	1.21
3	3/1	3/1	1.49
4	3/3	3/3	0.64
5	3/4	3/4	1.03
6	3/5	3/5	1.45
7	3/6	3/6	0.32
8	3/7	3/7	0.34
9	3/8	3/8	0.52
10	4	4	1.11
11	5	5	0.36
12	6	6	0.66
13	7	7	3.53
14	8	8	2.83
15	14	14	7.68
16	404	231	2.6
17	356	237	3.07
18	534	346	0.29
19	537	347	0.19
20	538	348	0.3
21	522	370	4.29
<b>Total</b>	<b>21</b>	<b>21</b>	<b>38.78</b>

**Villagewise Abstract**

Outlet	Gat No.	Area
1	2	3
		Ha. (CCA)

**Village Rui**

**Canal : Main Dy. No. 5**

DO-73	32	35.34
DO-74	32	33.59



**Village-wise Abstract—contd.**

Outlet	Gat No.	Area
1	2	3
		Ha. (CCA)

**Village Rui—contd.**

**Canal : Main Dy. No. 5—contd.**

DO- 75	53	27.24
DO- 76	43	33.63
DO- 82	28	37.78

**Canal : Distribution Main No. 2**

DO-141	23	40.56
DO-142	46	39.89
DO-143	54	26.44
DO-146	42	40.90
DO-147	25	33.03

**Canal : Main Dy. No. 4**

DO-151	21	38.96
DO-153	4	3.97
DO-154	13	18.14
DO-155	41	40.61
DO-156	27	37.72
DO-157	14	24.70
DO-161	21	38.78

<b>Total</b>	<b>519</b>	<b>551.28</b>
--------------	------------	---------------

**Village Anbhwadi**

**Canal : Main Dy. No. 4**

DO-152	32	28.64
DO-153	32	26.04
DO-154	26	14.11

<b>Total</b>	<b>90</b>	<b>68.79</b>
--------------	-----------	--------------

<b>Grand Total</b>	<b>609</b>	<b>620.07</b>
--------------------	------------	---------------

**Engr. PRAVIN DATTATREYA CHAWARE,**  
Executive Engineer,  
Dhom Canal Division No. 2,  
Satara.

Satara, 13th March 2019.

**अधिसूचना-३**

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, सन २००५.

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)

(पाहा नियम ३.०)

क्रमांक प्रशा-४/-नीउका/अधि-३/१८४८/२०१९.- ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, अ. पं. निकम, कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा, विभाग फलटण, तालुका फलटण, जिल्हा सातारा खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अध्यक्षतावात नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि / किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करित आहे.

मी, अ. पं. निकम, कार्यकारी अभियंता, असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे मंडळ, पुणे यांचेकडे अपील दाखल करता येईल.

**अनुसूची 'अ'**

विभाग	- नीरा उजवा कालवा, विभाग फलटण, तालुका फलटण, जिल्हा सातारा.
उपविभाग	- माळशिरस पाटबंधारे, उपविभाग माळशिरस, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.
प्रकल्पाचे नाव	- नीरा उजवा कालवा.
अधिसूचित केलेले क्षेत्र	- ३७८.५९ हे.
अधिसूचित क्षेत्राचा तपशील	- नीरा उजवा कालवा, वितरिका क्रमांक ६१ वरील गिरझणी मायनरवरील विमोचक क्रमांक ७ (ब) वरील लाभक्षेत्र.
गावांची संख्या	- २-कौडबावी व आनंदनगर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.
पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित / प्रस्तावित)	- "उद्योगमहर्षी उदयसिंह मोहिते पाटील पाणीवापर संस्था", कौडबावी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

जिल्हा सोलापूर, तालुका माळशिरस		
गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)	
	गट संख्या	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
कोंडबावी	४३५	३४२.०८
आनंदनगर	२९	३६.५१
एकूण	४६४	३७८.५९

अनुसूची-ब

जिल्हा सोलापूर, तालुका माळशिरस		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		गाव कोंडबावी
१	१६४/१	१.७०
२	१६४/२	०.४१
३	१६५/१	०.७४
४	१६५/२	०.७४
५	१६५/३	०.२०
६	१६६	०.४८
७	१६७	०.२०
८	१६७/१	०.४०
९	१६८	०.३८
१०	१६९	०.३८
११	१७०	०.३७
१२	१७१	०.७३
१३	१७२	०.२५
१४	१७३	०.२४
१५	१७४/१	१.४३
१६	१७४/२	१.४३
१७	१७५/१	०.९०
१८	१७५/२	०.९०
१९	१७५/३	०.९०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
		गाव कोंडबावी--चालू
२०	१७५/४	१.०८
२१	१७५/५	१.०८
२२	१७६/१	२.००
२३	१७६/२	२.००
२४	१७६/३/अ	०.६८
२५	१७६/३/ब	०.६९
२६	१७६/३/क	०.७०
२७	१७७/१/अ	१.३८
२८	१७७/२/अ	०.६९
२९	१७७/२/ब	०.६९
३०	१७८/१	०.७१
३१	१७८/२/अ	०.४९
३२	१७८/२/ब	०.२२
३३	१७८/३	०.९१
३४	१७९	१.३०
३५	१८०	०.४०
३६	१८१	०.१६
३७	१८२	०.२३
३८	१८३	०.२१
३९	१८४	०.२२
४०	१८५	०.६४
४१	१८६	२.०६
४२	१८७/१	१.००
४३	१८७/२	०.४०
४४	१८८/१	०.२५
४५	१८८/२	०.२०
४६	१८८/३	०.२०
४७	१८८/४	०.२०
४८	१८८/५	०.३४
४९	१८९/१	१.६४
५०	१८९/२	१.६२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर

गाव कोंडबावी--चालू

५१	१९०	०.२६
५२	१९१/१	०.६०
५३	१९४/१/अ/२	०.७८
५४	१९४/१/ब/१	०.४६
५५	१९४/१/ब/२	०.७८
५६	१९४/२/अ	०.७०
५७	१९४/२/ब	१.१०
५८	१९४/३/अ	०.७०
५९	१९४/३/ब	१.१०
६०	१९४/४/अ	०.७०
६१	१९४/४/ब	१.१०
६२	१९५/१	०.७४
६३	१९५/२	१.२१
६४	१९६	१.४८
६५	१९७	२.२१
६६	१९८/१	०.७२
६७	१९८/२	१.६१
६८	१९८/३/अ	०.६०
६९	१९८/३/ब	१.०१
७०	१९९	०.१६
७१	२००/१	०.७८
७२	२०१/१	०.५३
७३	२०१/२	१.८०
७४	२०२/२/अ/१	०.२६
७५	२०२/२/अ/२	०.४०
७६	२०२/२/अ/३	०.४०
७७	२०२/२/अ/४	१.३०
७८	२०२/२/अ/५	१.१०
७९	२०२/२/अ/६	१.१०
८०	२०२/२/अ/७	१.३०
८१	२०२/२/ब	०.८१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर

गाव कोंडबावी--चालू

८२	२०२/३/अ	०.८०
८३	२०२/३/ब	०.१०
८४	२०३/१	०.४७
८५	२०३/२	१.८९
८६	२०३/३	१.८९
८७	२०३/४	१.९०
८८	२०४/१/अ	०.८८
८९	२०४/१/अ/१	०.४०
९०	२०४/१/ब	०.७०
९१	२०४/१/क/१	०.५०
९२	२०४/१/क/२	०.५०
९३	२०४/२	०.५०
९४	२०४/३	०.५०
९५	२०५/१	१.२०
९६	२०५/२	०.५०
९७	२०५/३/अ	०.९१
९८	२०५/३/ब	१.४५
९९	२०६/१	२.०१
१००	२०६/२	१.४५
१०१	२०७	४.७३
१०२	२०८/१	०.५८
१०३	२०८/२	०.५८
१०४	२१०/१	०.५५
१०५	२१०/२	०.२०
१०६	२११/१	१.३२
१०७	२११/२	१.९५
१०८	२११/३/अ	०.८२
१०९	२११/३/ब	०.८१
११०	२११/४	२.१६
१११	२१२	०.०६
११२	२१३/१	०.५३

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर

गाव कोंडबावी--चालू

११३	२१३/२	०.५४
११४	२१४	६.६२
११५	२१५/१/१/अ	०.५४
११६	२१५/१/१/ब	०.५४
११७	२१५/१/३/१/१/२	०.७१
११८	२१५/१/ब/१	१.४५
११९	२१५/१/ब/२	०.४५
१२०	२१५/१/क/१	१.४४
१२१	२१५/१/क/१/अ	१.१३
१२२	२१५/१/क/२	०.४५
१२३	२१५/२	३.२३
१२४	२१६/१/अ	०.७०
१२५	२१६/१/ब	०.८१
१२६	२१६/१/क	०.२०
१२७	२१६/२	१.००
१२८	२१७	१.१०
१२९	२१८/१/अ/१	०.४०
१३०	२१८/१/अ/२	०.४२
१३१	२१८/१/ब	०.४०
१३२	२१८/२	०.४०
१३३	२१९/१	०.४१
१३४	२१९/२	०.१०
१३५	२१९/२/१	०.०७
१३६	२२०	०.९८
१३७	२२१	०.८४
१३८	२२२	०.६०
१३९	२२३	०.४९
१४०	२२४/१/अ/१	०.२८
१४१	२२४/१/अ/२	०.३९
१४२	२२४/१/ब	१.६०
१४३	२२४/१/क	१.६०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर

गाव कोंडबावी--चालू

१४४	२२४/२	०.५९
१४५	२२६	१.३९
१४६	२२७	०.०४
१४७	२२८/१/१/ब	१.४०
१४८	२२८/१/अ	०.४०
१४९	२२८/१/ब	१.३८
१५०	२२८/२	०.५६
१५१	२२९/१	०.४९
१५२	२२९/२/१	०.४३
१५३	२२९/२/२	०.४३
१५४	२२९/२/३	०.४४
१५५	२२९/२/४	०.२५
१५६	२२९/२/५	०.२५
१५७	२२९/२/६	०.२०
१५८	२२९/२/भ	०.५५
१५९	२२९/२/ज	०.२०
१६०	२३०/१	०.४८
१६१	२३०/२	०.४९
१६२	२३१	१.२२
१६३	२३२	०.२०
१६४	२३३/१	२.००
१६५	२३३/२	२.००
१६६	२३३/३	२.००
१६७	२३३/४	२.००
१६८	२३३/५	०.६१
१६९	२३५/१	०.४०
१७०	२३५/२	१.०८
१७१	२३६	१.६२
१७२	२३७/१	०.७०
१७३	२३७/२	०.२५
१७४	२३७/३	०.६९

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर

गाव कोंडबावी--चालू

१७५	२३८/१	०.८१
१७६	२३८/२	०.८१
१७७	२३८/३	०.८१
१७८	२३८/४	०.८१
१७९	२३८/५	१.१६
१८०	२३८/६	०.८१
१८१	२३८/७	०.८१
१८२	२३९/१/अ	०.१९
१८३	२३९/१/ब	०.३०
१८४	२३९/२/अ	०.५५
१८५	२३९/२/ब	०.४०
१८६	२४०	०.६३
१८७	२४१	०.६३
१८८	२४२	०.३७
१८९	२४३	०.२३
१९०	२४४	०.३०
१९१	२४५	०.१४
१९२	२४६	०.१२
१९३	२४७	०.२३
१९४	२४८	०.५२
१९५	२४९	०.२७
१९६	२५०	०.३५
१९७	२५१	०.५२
१९८	२५२	०.५९
१९९	२५३	०.२६
२००	२५४/१/अ	०.२२
२०१	२५४/१/ब	०.४०
२०२	२५४/१/ड	०.४०
२०३	२५४/१/क	०.४०
२०४	२५४/२	०.७१
२०५	२५४/३	०.७१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर

गाव कोंडबावी--चालू

२०६	२५५	२.२२
२०७	२५६	१.०४
२०८	२५६/१	०.५०
२०९	२५७/१	१.७५
२१०	२५७/२	०.४८
२११	२५७/३	०.४८
२१२	२५८/१	२.०४
२१३	२५८/२	०.७०
२१४	२५९/१	१.००
२१५	२५९/२	०.९९
२१६	२५९/३	०.९९
२१७	२६०/१/अ	०.७०
२१८	२६०/१/ब	०.७९
२१९	२६०/३	०.७५
२२०	२६०/ब	०.७४
२२१	२६१/१	०.५७
२२२	२६१/२	०.५७
२२३	२६१/३	०.५७
२२४	२६१/४	०.४३
२२५	२६१/५	०.४३
२२६	२६१/६	०.४३
२२७	२६१/७	०.४३
२२८	२६२/१	०.८६
२२९	२६२/१/अ	०.८७
२३०	२६२/२	१.९२
२३१	२६२/३	०.१०
२३२	२६३	०.७६
२३३	२६४/१	१.६२
२३४	२६४/२	१.४०
२३५	२६४/३	०.२०
२३६	२६४/३/अ	१.२०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर

गाव कोंडबावी--चालू

२३७	२६५	०.९३
२३८	२६५/१	०.५३
२३९	२६५/२	०.९५
२४०	२६५/४	०.२१
२४१	२६६/१	०.४०
२४२	२६६/२	१.२२
२४३	२६७/१	०.२८
२४४	२६७/२	०.३५
२४५	२६८	०.७५
२४६	२६९	०.१९
२४७	२७०	०.६१
२४८	२७१	०.६२
२४९	२७२	०.३०
२५०	२७३	०.३०
२५१	२७४/१	०.५९
२५२	२७४/२	०.३४
२५३	२७४/२/अ	०.२०
२५४	२७५	०.०६
२५५	२७६	०.२७
२५६	२७७	०.४४
२५७	२७८	०.०७
२५८	२७९	०.२६
२५९	२८०/१	०.३३
२६०	२८०/२	०.३४
२६१	२८१/१	२.३७
२६२	२८१/२/अ	०.२३
२६३	२८१/२/ब	०.२३
२६४	२८१/२/ड	०.२१
२६५	२८२/२/इ	०.२२
२६६	२८२/२/फ	०.२२
२६७	२८१/२/ग	०.२२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर

गाव कोंडबावी--चालू

२६८	२८१/२/क	०.२४
२६९	२८१/३/अ	०.६९
२७०	२८१/३/ब	०.६९
२७१	२८१/३/क	०.६८
२७२	२८२	०.१५
२७३	२८३	०.०५
२७४	२८४	२.५४
२७५	२८५	०.१०
२७६	२८६	०.३८
२७७	२८७	०.४७
२७८	२८८/१	०.२२
२७९	२८८/२	०.२२
२८०	२८८/३	०.२८
२८१	२८९	०.१४
२८२	२९०	०.०४
२८३	२९१/१	०.२९
२८४	२९१/२	०.२९
२८५	२९१/३	०.३०
२८६	२९२/१	०.३९
२८७	२९२/२	०.२०
२८८	२९३/१	०.६१
२८९	२९३/२	०.६१
२९०	२९३/३	०.२०
२९१	२९३/४	०.४०
२९२	२९३/५	०.२०
२९३	२९३/६	०.२०
२९४	२९३/७/अ	०.२०
२९५	२९३/७/क	०.२०
२९६	२९३/७/ब	०.२०
२९७	२९४	०.८५
२९८	२९५/१	०.४५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर

गाव कोंडबावी--चालू

२९९	२९५/२	०.४५
३००	२९५/३	०.४५
३०१	२९५/४/अ	०.२०
३०२	२९५/४/ब	०.२४
३०३	२९६	१.६८
३०४	२९७	१.२३
३०५	२९८/१	१.०९
३०६	२९८/२	१.०९
३०७	२९८/३	१.०९
३०८	३००/१	१.४१
३०९	३००/२	१.०८
३१०	३०१	०.४६
३११	३०२	१.७३
३१२	३०३/१	०.४१
३१३	३०३/२	०.४५
३१४	३०४	०.४३
३१५	३०५	०.४३
३१६	३०६	३.५२
३१७	३१०	०.१३
३१८	३११	०.१४
३१९	३१२	०.२४
३२०	३१३/१	०.६१
३२१	३१३/२	०.३०
३२२	३१५/१	२.८५
३२३	३१५/२/१/अ	१.०७
३२४	३१५/२/१/ब	१.०७
३२५	३१५/४/अ/१/ब	०.५४
३२६	३१६/१	१.६
३२७	३१६/२/ब	०.२२
३२८	३१६/२/अ	०.२२
३२९	३१६/२	०.२२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर

गाव कोंडबावी--चालू

३३०	३१७	०.०५
३३१	३१८	१.१५
३३२	३२०/१	०.२३
३३३	३२०/२	०.२४
३३४	३२१	०.०५
३३५	३२२	०.५२
३३६	३२४	०.९१
३३७	३२५/१	०.८४
३३८	३२५/२	०.८४
३३९	३२५/३	०.८०
३४०	३२५/४	०.८०
३४१	३२५/५	०.८०
३४२	३२६	०.८३
३४३	३२६/१	०.२७
३४४	३२७/१	०.२०
३४५	३२७/२	०.५१
३४६	३२७/३/अ	०.३२
३४७	३२७/३/ब	०.२०
३४८	३२८	०.६५
३४९	३२९/१	०.२१
३५०	३२९/२	०.२१
३५१	३२९/३	०.२३
३५२	३३०/१	१.५९
३५३	३३०/२	१.५८
३५४	३३१	१.४२
३५५	३३२/१	१.६२
३५६	३३२/२	०.९२
३५७	३३३	१.४९
३५८	३३४	०.०५
३५९	३३५	१.६५
३६०	३३६/१/१	०.२८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर

गाव कोंडबावी--चालू

३६१	३३६/१/२	०.२८
३६२	३३६/२/अ	०.८३
३६३	३३६/२/ब	०.८०
३६४	३३६/२/क/१	०.२७
३६५	३३६/२/क/२	०.२८
३६६	३३६/अ	०.२७
३६७	३३७/२/अ	०.४०
३६८	३३७/२/ब	१.४७
३६९	३३७/३	१.६७
३७०	३३७/४	१.५३
३७१	३३७/५	१.५३
३७२	३३७/६	१.५३
३७३	३३७/७/अ	०.३४
३७४	३३७/७/ब	१.६५
३७५	३३७/८	०.२८
३७६	३३७/९	०.२८
३७७	३३७/१०	०.२७
३७८	३३८	०.०८
३७९	३३९	०.०५
३८०	३४०	०.०२
३८१	३४१	०.१३
३८२	३५७	०.५६
३८३	३५८	८.०६
३८४	३५९	०.४९
३८५	३६०	१.०१
३८६	३६१/१	१.६०
३८७	३६१/२	१.८७
३८८	३६१/३	१.२०
३८९	३६१/४	१.०४
३९०	३६१/६	१.४०
३९१	३६२/१	०.८०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर

गाव कोंडबावी--चालू

३९२	३६२/२/अ	०.४०
३९३	३६२/२/ड	२.००
३९४	३६२/२/क	२.००
३९५	३६२/२/ब	०.१२
३९६	३६३/१/अ	०.५५
३९७	३६३/१/ब	०.५५
३९८	३६३/२	१.११
३९९	३६४ पैकी	४.०८
४००	५८२/१	४.२
४०१	५८२/२	०.८१
४०२	५८३	२.०१
४०३	५८४/१	१.७४
४०४	५८४/२	०.२०
४०५	५९६/१/ब/१/अ	०.२०
४०६	५९६/१/ब/२	०.४०
४०७	५९६/१/ब/१/ब	०.२५
४०८	५९६/२/ब	०.३८
४०९	५९८/१	०.६०
४१०	५९८/२	०.७८
४११	५९८/३	०.७८
४१२	६०३	०.२३
४१३	६०४	०.८१
४१४	६०५/१/२	०.८९
४१५	६०५/१/अ	०.४०
४१६	६०५/१/ब/१	०.५०
४१७	६०५/२/अ	०.४०
४१८	६०५/२ क	०.५०
४१९	६०५/२ ब	०.४०
४२०	६०५/३	०.६४
४२१	६०५/४	०.६५
४२२	६०५/५	०.६५



अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		हे. आर

गाव कोंडबावी--चालू

४२३	६०५/६	०.६५
४२४	६०६/१	०.४०
४२५	६०६/२	१.४५
४२६	६०७	१.७२
४२७	६०८	१.८५
४२८	६०९/१	०.४०
४२९	६०९/२	१.५५
४३०	६१०	०.९२
४३१	६११	०.५०
४३२	६१२	०.२६
४३३	६१३/१	०.२६
४३४	६१३/२	०.४१
४३५	६१४	०.२३
एकूण		३४२.०८

गाव आनंदनगर

१	६६/१/अ/१	१.०८
२	६६/१/अ/२	०.२०
३	६६/१/ब	१.०१
४	६६/२/अ	१.६७
५	६६/३	२.२८
६	७३/१/अ	३.०९
७	७३/१/ब	०.४०
८	७३/२/अ	०.८१
९	७३/२/ब/१	१.००
१०	७३/२/ब/२	१.८३
११	७३/३/ब/१/अ	०.४४
१२	७४/१/अ	१.१८
१३	७४/१/ब	०.८१
१४	७४/२	१.९९

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		हे. आर

गाव आनंदनगर--चालू

१५	७४/३	२.०४
१६	७४/४	२.१८
१७	७५/१	१.३१
१८	७५/२/अ/१	२.००
१९	७५/२/ब	१.४०
२०	७५/२/ब/२	१.३८
२१	७५/३	०.९१
२२	७६/१/अ/१	०.६३
२३	७६/१/अ/२	०.६३
२४	७६/१/ब	१.२५
२५	७६/२/अ	१.२१
२६	७६/२/ब/१/अ	१.०८
२७	७६/२/ब/१/ब	१.०८
२८	७६/२/ब/२/अ	०.८१
२९	७६/२/ब/२/ब	०.८१

एकूण

३६.५१

इंजि. अ. पं. निकम,  
कार्यकारी अभियंता,  
नीरा उजवा कालवा विभाग,  
फलटण.

फलटण, २९ मार्च २०१९.

**MMISF ACT, 2005**  
**(See Sections 5.0, 6.0, 7.0 and**  
**Rule 3.00)**  
**(Notification III)**

क्रमांक प्रशा-४/-नीउका/अधि-३/१८४८/२०१९.—Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3 of the MMISF Act, 2005, I, A. P. Nikam, Executive Engineer, Neera Right Bank Canal,

Division Phaltan, district Satara hereby delineate the areas of operation of following WUA's direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent Public places.

I, A. P. Nikam, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water User Associations shall be binding on all the holders and the occupiers of the lands under Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.

Any Person affected by this Notification or part thereof may file an appeal before Superintending Engineer, Pune Irrigation Circle, Pune within 30 days from the date of publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

#### Schedule-A

Division : Neera Right Bank Canal, Division Phaltan, taluka Phaltan, district Satara.

Sub-Division : Malshiras Irrigation, Sub-Division Malshiras, taluka Malshiras, district Solapur.

Name of the Project : Neera Right Bank Canal  
Area Notified : 378.59 Ha.

No. of Villages : 2-Kondabavi and Aanandnagar, taluka Malshiras, district Solapur.

Description of area Notified : Outlet No. 7 (B) of Girzani Minor Dy. No. 61 of Neera Right Bank Canal.

Name and address of WUA (Existing/Proposed) : Proposed "Udyogmaharshi Udaysinh Mohite Patil W.U.A.", Kondabavi, taluka Malshiras, district Solapur.

#### Details of Area Notified

##### District Solapur, taluka Malshiras

Name of Villages	Area Notified (As per Schedule-B)	
	Gat Nos.	Area
1	2	3
		Ha.
Kondabavi	435	342.08
Aanandnagar	29	36.51
<b>Total</b>	<b>464</b>	<b>378.59</b>

#### Schedule-B

##### District Solapur, taluka Malshiras

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area
1	2	3
		Ha.
<b>Village Kondabavi</b>		
1	164/1	1.70
2	164/2	0.41
3	165/1	0.74
4	165/2	0.74
5	165/3	0.20
6	166	0.48
7	167	0.20
8	167/1	0.40
9	168	0.38
10	169	0.38
11	170	0.37
12	171	0.73
13	172	0.25
14	173	0.24
15	174/1	1.43
16	174/2	1.43
17	175/1	0.90
18	175/2	0.90
19	175/3	0.90
20	175/4	1.08
21	175/5	1.08
22	176/1	2.00
23	176/2	2.00
24	176/3/A	0.68
25	176/3/B	0.69
26	176/3/K	0.70
27	177/1/A	1.38
28	177/2/A	0.69
29	177/2/B	0.69
30	178/1	0.71
31	178/2/A	0.49
32	178/2/B	0.22
33	178/3	0.91
34	179	1.30

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area
1	2	3
		Ha.

**Village Kondabavi—contd.**

35	180	0.40
36	181	0.16
37	182	0.23
38	183	0.21
39	184	0.22
40	185	0.64
41	186	2.06
42	187/1	1.00
43	187/2	0.40
44	188/1	0.25
45	188/2	0.20
46	188/3	0.20
47	188/4	0.20
48	188/5	0.34
49	189/1	1.64
50	189/2	1.62
51	190	0.26
52	191/1	0.60
53	194/1/A/2	0.78
54	194/1/B/1	0.46
55	194/1/B/2	0.78
56	194/2/A	0.70
57	194/2/B	1.10
58	194/3/A	0.70
59	194/3/B	1.10
60	194/4/A	0.70
61	194/4/B	1.10
62	195/1	0.74
63	195/2	1.21
64	196	1.48
65	197	2.21
66	198/1	0.72
67	198/2	1.61
68	198/3/A	0.60
69	198/3/B	1.01
70	199	0.16

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area
1	2	3
		Ha.

**Village Kondabavi—contd.**

71	200/1	0.78
72	201/1	0.53
73	201/2	1.80
74	202/2/A/1	0.26
75	202/2/A/2	0.40
76	202/2/A/3	0.40
77	202/2/A/4	1.30
78	202/2/A/5	1.10
79	202/2/A/6	1.10
80	202/2/A/7	1.30
81	202/2/B	0.81
82	202/3/A	0.80
83	202/3/B	0.10
84	203/1	0.47
85	203/2	1.89
86	203/3	1.89
87	203/4	1.90
88	204/1/A	0.88
89	204/1/A/1	0.40
90	204/1/B	0.70
91	204/1/K/1	0.50
92	204/1/K/2	0.50
93	204/2	0.50
94	204/3	0.50
95	205/1	1.20
96	205/2	0.50
97	205/3/A	0.91
98	205/3/B	1.45
99	206/1	2.01
100	206/2	1.45
101	207	4.73
102	208/1	0.58
103	208/2	0.58
104	210/1	0.55
105	210/2	0.20
106	211/1	1.32

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha.
1	2	3
<b>Village Kondabavi--contd.</b>		
107	211/2	1.95
108	211/3/A	0.82
109	211/3/B	0.81
110	211/4	2.16
111	212	0.06
112	213/1	0.53
113	213/2	0.54
114	214	6.62
115	215/1/1/A	0.54
116	215/1/1/B	0.54
117	215/1/3/1/1/2	0.71
118	215/1/B/1	1.45
119	215/1/B/2	0.45
120	215/1/K/1	1.44
121	215/1/K/1/A	1.13
122	215/1/K/2	0.45
123	215/2	3.23
124	216/1/A	0.70
125	216/1/B	0.81
126	216/1/K	0.20
127	216/2	1.00
128	217	1.10
129	218/1/A/1	0.40
130	218/1/A/2	0.42
131	218/1/B	0.40
132	218/2	0.40
133	219/1	0.41
134	219/2	0.10
135	219/2/1	0.07
136	220	0.98
137	221	0.84
138	222	0.60
139	223	0.49
140	224/1/A/1	0.28
141	224/1/A/2	0.39
142	224/1/B	1.60

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha.
1	2	3
<b>Village Kondabavi--contd.</b>		
143	224/1/K	1.60
144	224/2	0.59
145	226	1.39
146	227	0.04
147	228/1/1/B	1.40
148	228/1/A	0.40
149	228/1/B	1.38
150	228/2	0.56
151	229/1	0.49
152	229/2/1	0.43
153	229/2/2	0.43
154	229/2/3	0.44
155	229/2/4	0.25
156	229/2/5	0.25
157	229/2/6	0.20
158	229/2/BH	0.55
159	229/2/J	0.20
160	230/1	0.48
161	230/2	0.49
162	231	1.22
163	232	0.20
164	233/1	2.00
165	233/2	2.00
166	233/3	2.00
167	233/4	2.00
168	233/5	0.61
169	235/1	0.40
170	235/2	1.08
171	236	1.62
172	237/1	0.70
173	237/2	0.25
174	237/3	0.69
175	238/1	0.81
176	238/2	0.81
177	238/3	0.81
178	238/4	0.81

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha.
1	2	3
<b>Village Kondabavi--contd.</b>		
179	238/5	1.16
180	238/6	0.81
181	238/7	0.81
182	239/1/A	0.19
183	239/1/B	0.30
184	239/2/A	0.55
185	239/2/B	0.40
186	240	0.63
187	241	0.63
188	242	0.37
189	243	0.23
190	244	0.30
191	245	0.14
192	246	0.12
193	247	0.23
194	248	0.52
195	249	0.27
196	250	0.35
197	251	0.52
198	252	0.59
199	253	0.26
200	254/1/A	0.22
201	254/1/B	0.40
202	254/1/D	0.40
203	254/1/K	0.40
204	254/2	0.71
205	254/3	0.71
206	255	2.22
207	256	1.04
208	256/1	0.50
209	257/1	1.75
210	257/2	0.48
211	257/3	0.48
212	258/1	2.04
213	258/2	0.70
214	259/1	1.00

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha.
1	2	3
<b>Village Kondabavi--contd.</b>		
215	259/2	0.99
216	259/3	0.99
217	260/1/A	0.70
218	260/1/B	0.79
219	260/3	0.75
220	260/B	0.74
221	261/1	0.57
222	261/2	0.57
223	261/3	0.57
224	261/4	0.43
225	261/5	0.43
226	261/6	0.43
227	261/7	0.43
228	262/1	0.86
229	262/1/A	0.87
230	262/2	1.92
231	262/3	0.10
232	263	0.76
233	264/1	1.62
234	264/2	1.40
235	264/3	0.20
236	264/3/A	1.20
237	265	0.93
238	265/1	0.53
239	265/2	0.95
240	265/4	0.21
241	266/1	0.40
242	266/2	1.22
243	267/1	0.28
244	267/2	0.35
245	268	0.75
246	269	0.19
247	270	0.61
248	271	0.62
249	272	0.30
250	273	0.30

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha.
1	2	3
<b>Village Kondabavi--contd.</b>		
251	274/1	0.59
252	274/2	0.34
253	274/2/A	0.20
254	275	0.06
255	276	0.27
256	277	0.44
257	278	0.07
258	279	0.26
259	280/1	0.33
260	280/2	0.34
261	281/1	2.37
262	281/2/A	0.23
263	281/2/B	0.23
264	281/2/D	0.21
265	282/2/E	0.22
266	282/2/F	0.22
267	281/2/G	0.22
268	281/2/K	0.24
269	281/3/A	0.69
270	281/3/B	0.69
271	281/3/K	0.68
272	282	0.15
273	283	0.05
274	284	2.54
275	285	0.10
276	286	0.38
277	287	0.47
278	288/1	0.22
279	288/2	0.22
280	288/3	0.28
281	289	0.14
282	290	0.04
283	291/1	0.29
284	291/2	0.29
285	291/3	0.3
286	292/1	0.39

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha.
1	2	3
<b>Village Kondabavi--contd.</b>		
287	292/2	0.2
288	293/1	0.61
289	293/2	0.61
290	293/3	0.2
291	293/4	0.4
292	293/5	0.2
293	293/6	0.2
294	293/7/A	0.2
295	293/7/K	0.2
296	293/7/B	0.2
297	294	0.85
298	295/1	0.45
299	295/2	0.45
300	295/3	0.45
301	295/4/A	0.2
302	295/4/B	0.24
303	296	1.68
304	297	1.23
305	298/1	1.09
306	298/2	1.09
307	298/3	1.09
308	300/1	1.41
309	300/2	1.08
310	301	0.46
311	302	1.73
312	303/1	0.41
313	303/2	0.45
314	304	0.43
315	305	0.43
316	306	3.52
317	310	0.13
318	311	0.14
319	312	0.24
320	313/1	0.61
321	313/2	0.30
322	315/1	2.85

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha.
1	2	3
<b>Village Kondabavi--contd.</b>		
323	315/2/1/A	1.07
324	315/2/1/B	1.07
325	315/4/A/1/B	0.54
326	316/1	1.60
327	316/2/B	0.22
328	316/2/A	0.22
329	316/2	0.22
330	317	0.05
331	318	1.15
332	320/1	0.23
333	320/2	0.24
334	321	0.05
335	322	0.52
336	324	0.91
337	325/1	0.84
338	325/2	0.84
339	325/3	0.80
340	325/4	0.80
341	325/5	0.80
342	326	0.83
343	326/1	0.27
344	327/1	0.20
345	327/2	0.51
346	327/3/A	0.32
347	327/3/B	0.20
348	328	0.65
349	329/1	0.21
350	329/2	0.21
351	329/3	0.23
352	330/1	1.59
353	330/2	1.58
354	331	1.42
355	332/1	1.62
356	332/2	0.92
357	333	1.49
358	334	0.05

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha.
1	2	3
<b>Village Kondabavi--contd.</b>		
359	335	1.65
360	336/1/1	0.28
361	336/1/2	0.28
362	336/2/A	0.83
363	336/2/B	0.80
364	336/2/K/1	0.27
365	336/2/K/2	0.28
366	336/A	0.27
367	337/2/A	0.4
368	337/2/B	1.47
369	337/3	1.67
370	337/4	1.53
371	337/5	1.53
372	337/6	1.53
373	337/7/A	0.34
374	337/7/B	1.65
375	337/8	0.28
376	337/9	0.28
377	337/10	0.27
378	338	0.08
379	339	0.05
380	340	0.02
381	341	0.13
382	357	0.56
383	358	8.06
384	359	0.49
385	360	1.01
386	361/1	1.60
387	361/2	1.87
388	361/3	1.20
389	361/4	1.04
390	361/6	1.40
391	362/1	0.80
392	362/2/A	0.40
393	362/2/D	2.00
394	362/2/K	2.00

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha.
1	2	3
<b>Village Kondabavi--contd.</b>		
395	362/2/B	0.12
396	363/1/A	0.55
397	363/1/B	0.55
398	363/2	1.11
399	364 part	4.08
400	582/1	4.20
401	582/2	0.81
402	583	2.01
403	584/1	1.74
404	584/2	0.20
405	596/1/B/1/A	0.20
406	596/1/B/2	0.40
407	596/1/B/1/B	0.25
408	596/2/B	0.38
409	598/1	0.60
410	598/2	0.78
411	598/3	0.78
412	603	0.23
413	604	0.81
414	605/1/2	0.89
415	605/1/A	0.40
416	605/1/B/1	0.50
417	605/2/A	0.40
418	605/2K	0.50
419	605/2B	0.40
420	605/3	0.64
421	605/4	0.65
422	605/5	0.65
423	605/6	0.65
424	606/1	0.40
425	606/2	1.45
426	607	1.72
427	608	1.85
428	609/1	0.40
429	609/2	1.55
430	610	0.92

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha.
1	2	3
<b>Village Kondabavi--contd.</b>		
431	611	0.50
432	612	0.26
433	613/1	0.26
434	613/2	0.41
435	614	0.23
<b>Total</b>		<b>342.08</b>
<b>Village Aanandnagar</b>		
1	66/1/A/1	1.08
2	66/1/A/2	0.20
3	66/1/B	1.01
4	66/2/A	1.67
5	66/3	2.28
6	73/1/A	3.09
7	73/1/B	0.40
8	73/2/A	0.81
9	73/2/B/1	1.00
10	73/2/B/2	1.83
11	73/3/B/1/A	0.44
12	74/1/A	1.18
13	74/1/B	0.81
14	74/2	1.99
15	74/3	2.04
16	74/4	2.18
17	75/1	1.31
18	75/2/A/1	2.00
19	75/2/B	1.40
20	75/2/B/2	1.38
21	75/3	0.91
22	76/1/A/1	0.63
23	76/1/A/2	0.63
24	76/1/B	1.25
25	76/2/A	1.21
26	76/2/B/1/A	1.08
27	76/2/B/1/B	1.08



**Schedule-B-contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha.
1	2	3

**Village Aanandnagar-contd.**

28	76/2/B/2/A	0.81
29	76/2/B/2/B	0.81
<b>Total</b>		<b>36.51</b>

**Eng. A. P. NIKAM,**  
Executive Engineer,  
Neera Right Bank Canal,  
Division Phaltan.

Phaltan, 29th March 2019.

**अधिसूचना-३**

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, सन २००५.

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)  
(पाहा नियम ३.०)

क्रमांक प्रशा-४/-नीउका/अधि-३/१८७४/२०१९.- ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, अ. पं. निकम, कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा, विभाग फलटण, तालुका फलटण, जिल्हा सातारा खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि / किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करित आहे.

मी, अ. पं. निकम, कार्यकारी अभियंता, असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ खाली येणाऱ्या जमिनींच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे मंडळ, पुणे यांचेकडे अपील दाखल करता येईल.

**अनुसूची 'अ'**

विभाग	- नीरा उजवा कालवा, विभाग फलटण, तालुका फलटण, जिल्हा सातारा.
उपविभाग	- माळशिरस पाटबंधारे, उपविभाग माळशिरस, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.
प्रकल्पाचे नाव	- नीरा उजवा कालवा.
अधिसूचित केलेले क्षेत्र	- ३८६.९४ हे.
अधिसूचित क्षेत्राचा तपशील	- नीरा उजवा कालवा, वितरिका क्रमांक ६१ वरील विमोचक क्रमांक ७ (अ), १० व फौजदार नळी वरील लाभक्षेत्र.
गावांची संख्या	- २-कोडबावी व माळशिरस, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.
पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित / प्रस्तावित)	- प्रस्तावित "जय हनुमान पाणीवापर संस्था", माळशिरस, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.

**अधिसूचित क्षेत्राचा तपशील**

**जिल्हा सोलापूर, तालुका माळशिरस**

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)	गट संख्या	क्षेत्र
१	२	३	हे. आर
माळशिरस	३३४	२५३.३६	
कोडबावी	१८८	१३३.५८	
<b>एकूण</b>	<b>५२२</b>	<b>३८६.९४</b>	

**अनुसूची-ब**

**जिल्हा सोलापूर, तालुका माळशिरस**

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
<b>गाव माळशिरस</b>		
१	८७५/१/अ	१.१७
२	८७५/१/ब	०.८०
३	८७५/२	०.४०
४	८७६	०.७४

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर

गाव माळशिरस--चालू

५	८७७	०.४१
६	८७८	०.२७
७	८७९	०.७०
८	८८०	०.२५
९	८८१/१/अ	०.२३
१०	८८१/१/क	०.७५
११	८८१/१/ब	०.९२
१२	८८१/२	०.६१
१३	८८२/१	०.२१
१४	८८२/२/अ	०.७८
१५	८८२/२/ब	०.४०
१६	८८३	०.२०
१७	८८४	०.४५
१८	८८५/१	०.२८
१९	८८५/२/ब	०.३०
२०	८८६/१	०.६५
२१	८८६/२	०.४०
२२	८८७	०.२०
२३	८८८	०.४१
२४	८८९	०.३८
२५	८९०/१	०.६०
२६	८९०/२	०.६३
२७	८९१	१.०१
२८	८९२	०.३२
२९	८९३	१.२७
३०	८९४/१	०.६०
३१	८९४/२	१.१६
३२	८९५	०.३६
३३	८९६/१/अ	०.८१
३४	८९६/१/ब	०.५९
३५	८९७	०.४२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर

गाव माळशिरस--चालू

३६	८९८	०.०९
३७	८९९	०.५९
३८	९००/१	०.३२
३९	९०१	१.१८
४०	९०२/१	०.२०
४१	९०२/२	०.७४
४२	९०३/१	०.७५
४३	९०३/२	०.४१
४४	९०४/१/अ	०.११
४५	९०४/१/ब	०.४४
४६	९०४/२	०.३१
४७	९०५/१	०.२३
४८	९०५/२	०.१५
४९	९०६	२.३४
५०	९०७/१	०.२०
५१	९०७/२	०.५९
५२	९०७/३	०.५९
५३	९०७/४	०.५८
५४	९०७/५	०.५८
५५	९०७/६/अ	०.२५
५६	९०७/६/ब	०.३३
५७	९०८	१.२९
५८	९०९	१.३०
५९	९१०	०.८२
६०	९११/१	०.४१
६१	९११/२	०.४०
६२	९१२/२	०.८८
६३	९१२/१	०.९१
६४	९१३/१	०.९०
६५	९१३/२	०.८७
६६	९१४	०.२२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर

गाव माळशिरस--चालू

६७	९१५/१	०.१०
६८	९१५/२/अ	१.१८
६९	९१५/२/ब	१.१८
७०	९१६/१	०.९७
७१	९१६/२/अ	०.८१
७२	९१६/२/ब	१.८०
७३	९१८	०.२७
७४	९१९	०.०१
७५	९२०	०.५७
७६	९२१	०.०३
७७	९२२	०.२१
७८	९२३	०.२१
७९	९२४	०.०४
८०	९२५	०.२३
८१	९२६	०.४६
८२	९२७	०.६४
८३	९२८/१	०.२०
८४	९२८/२	०.५७
८५	९२८/३	०.३०
८६	९२९	०.२९
८७	९३०/१	०.१०
८८	९३०/२/अ	०.५३
८९	९३०/२/ब	०.२७
९०	९३१	०.०७
९१	९३२	०.८२
९२	९३३	१.७९
९३	९३४/१	०.६०
९४	९३४/२/ब	०.७३
९५	९३४/२/अ	०.४०
९६	९३५/१	०.४६
९७	९३५/२	०.४५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर

गाव माळशिरस--चालू

९८	९३६	०.४७
९९	९३७	०.८५
१००	९३८	०.८७
१०१	९३९/१	०.२०
१०२	९३९/२	१.३७
१०३	९३९/३	०.४०
१०४	९३९/४	१.५७
१०५	९४०/१	१.२१
१०६	९४०/२	१.२०
१०७	९४१/२	१.९३
१०८	९४२/२	२.०१
१०९	९४२/२/अ	१.९३
११०	९४२/२/ब/१	१.६०
१११	९४२/२/ब/२	१.६०
११२	९४३	०.४६
११३	९४४	०.७३
११४	९४५	१.२७
११५	९४६/१	०.५९
११६	९४६/२	०.५९
११७	९४७/१/अ	०.२५
११८	९४७/२	०.४१
११९	९४८/१	१.५०
१२०	९४८/२	१.४६
१२१	९४९	०.८१
१२२	९५०/१/अ	२.७८
१२३	९५०/१/ब	०.२०
१२४	९५०/२	१.८०
१२५	९५१/१	२.४०
१२६	९५१/२	०.६०
१२७	९५२	०.५९
१२८	९५३/१	०.३५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर

गाव माळशिरस--चालू

१२९	९५३/२	०.४०
१३०	९५४	१.१०
१३१	९५५/१	१.२१
१३२	९५५/२	०.६८
१३३	९५६/१	०.७१
१३४	९५६/२/अ	०.४०
१३५	९५६/२/ब	०.४६
१३६	९५७/१/ब	१.२०
१३७	९५७/२	०.३१
१३८	९५७/१/अ	०.४०
१३९	९५८/१	१.२०
१४०	९५८/२	०.९१
१४१	९५९	१.५४
१४२	९६०/१	०.४०
१४३	९६०/२	०.४०
१४४	९६१/१	०.४७
१४५	९६१/२	०.२०
१४६	९६१/३	०.२१
१४७	९६१/४	०.२१
१४८	९६१/५	०.४१
१४९	९६२/१	०.२२
१५०	९६२/२	२.७७
१५१	९६३	०.४०
१५२	९६४	०.४०
१५३	९६५	०.४०
१५४	९६६/१/अ/१/अ	०.३०
१५५	९६६/१/अ/१/ब	०.२०
१५६	९६६/१/अ/२	०.३५
१५७	९६६/१/ब/१/अ	०.३०
१५८	९६६/१/ब/१/ब	०.२०
१५९	९६६/१/ब/२	०.३५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर

गाव माळशिरस--चालू

१६०	९६६/१/ड/१	०.४०
१६१	९६६/१/ड/२	०.४०
१६२	९६६/१/क/१	०.४२
१६३	९६६/१/क/२	०.४२
१६४	९६६/२	०.८०
१६५	९६७	०.७२
१६६	९६८/१	०.२८
१६७	९६८/२	०.२९
१६८	९६८/३	०.२०
१६९	९६८/४	०.२०
१७०	९६९	१.०१
१७१	९७०/१/अ/१/ब	०.४०
१७२	९७०/१/अ/२/अ	०.४४
१७३	९७०/१/अ/२/ब	०.२४
१७४	९७०/१/अ/१/अ	०.४१
१७५	९७०/१/ब/१	१.२९
१७६	९७०/१/ब/२	०.२०
१७७	९७०/२/अ/१/अ	०.४०
१७८	९७०/२/अ/१/ब/१	०.२०
१७९	९७१	०.२१
१८०	९७२/१	०.४९
१८१	९७२/२	०.४८
१८२	९७३	०.८१
१८३	९७४/१	०.२७
१८४	९७४/३	०.२७
१८५	९७४/२	०.५३
१८६	९७५	०.०९
१८७	९७६/१	०.८९
१८८	९७६/२	०.८९
१८९	९७७	०.३८
१९०	९७८	०.०४

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर

गाव माळशिरस--चालू

१९१	९७९/१	०.३८
१९२	९७९/२/अ	१.२९
१९३	९७९/२/ब	१.६८
१९४	९७९/२/क	०.८१
१९५	९८०	१.८३
१९६	९८१/१	१.६०
१९७	९८१/२	१.७१
१९८	९८२/१	१.३२
१९९	९८२/२	१.६५
२००	९८३	०.२७
२०१	९८३ पैकी	०.२७
२०२	९८४	०.२३
२०३	९८५/१	०.८६
२०४	९८५/२	०.८६
२०५	९८६	०.४१
२०६	९८७	१.१६
२०७	९८८	०.९४
२०८	९८९/१	०.५६
२०९	९८९/२	०.५५
२१०	९९०/१	०.७२
२११	९९०/२	०.७३
२१२	९९१	०.१६
२१३	९९२	०.३४
२१४	९९३	१.४२
२१५	९९४	०.०७
२१६	९९५	१.९३
२१७	९९६/१	०.६२
२१८	९९६/२	०.९२
२१९	९९६/३	०.६४
२२०	९९६/४	०.९२
२२१	९९७/१	०.२०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर

गाव माळशिरस--चालू

२२२	९९७/२	०.२०
२२३	९९७/३	०.४०
२२४	९९८/१	०.५६
२२५	९९८/२	०.५६
२२६	९९८/३	१.१२
२२७	९९९/१/अ	१.४४
२२८	९९९/१/ब	०.४०
२२९	९९९/२	०.५१
२३०	१०००/१	०.७१
२३१	१०००/२/अ	०.६१
२३२	१०००/२/ब	०.१०
२३३	१००१/१	१.५८
२३४	१००१/२	०.४०
२३५	१००१/३	१.५९
२३६	१००२/१	०.१५
२३७	१००२/२	०.५८
२३८	१००३	०.८०
२३९	१००४	०.०४
२४०	१००५/१	०.५०
२४१	१००५/२	१.१०
२४२	१००५/३	०.४७
२४३	१००६/१	०.५४
२४४	१००६/२	०.४४
२४५	१००७	०.८४
२४६	१००८	२.३६
२४७	१००९/२/अ	०.२६
२४८	१००९/१	०.४०
२४९	१००९/२/ब	०.२६
२५०	१००९/३	०.२०
२५१	१०१०/१/अ/१	०.२०
२५२	१०१०/१/अ/२	०.२०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर

गाव माळशिरस--चालू

२५३	१०१०/१/ब/१	०.४०
२५४	१०१०/१/ब/२/अ	०.६०
२५५	१०१०/१/ब/२/ब/१	०.३०
२५६	१०१०/१/ब/२/ब/२	२.१९
२५७	१०१०/२/अ	०.४०
२५८	१०१०/२/ब/१	०.४०
२५९	१०१०/२/ब/२/अ	०.६०
२६०	१०१०/२/ब/२/ब/१	०.३०
२६१	१०१०/२/ब/२/ब/२	२.२०
२६२	१०११/१	१.०३
२६३	१०११/२/अ/१	०.४०
२६४	१०११/२/अ/२	०.२४
२६५	१०११/२/ब	०.४०
२६६	१०१२/१	१.८२
२६७	१०१२/१/अ	०.९७
२६८	१०१२/२/अ	०.९७
२६९	१०१२/१/ब	०.८५
२७०	१०१२/२/अ	०.२७
२७१	१०१२/२/ब	२.२८
२७२	१०१२/३/अ	०.२२
२७३	१०१२/३/ब/१	०.६०
२७४	१०१२/३/ब/२	०.२३
२७५	१०१२/४/अ	१.२०
२७६	१०१२/४/ब	०.४१
२७७	१०१२/५	०.८०
२७८	१०१२/६/अ	०.३३
२७९	१०१२/६/क	०.६८
२८०	१०१२/६/ब/१	०.४०
२८१	१०१२/६/ब/२	०.४१
२८२	१०१२/७	०.९७
२८३	१०१३/१	२.८०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर

गाव माळशिरस--चालू

२८४	१०१३/२	२.८०
२८५	१०१३/३	२.८०
२८६	१०१३/४	२.८०
२८७	१०१४	१.००
२८८	१०१५	१२.७५
२८९	१०१६/१	०.५५
२९०	१०१६/१०	०.५०
२९१	१०१६/११	०.५०
२९२	१०१६/१२	१.००
२९३	१०१६/१३/अ	०.२०
२९४	१०१६/१३/ब	०.३०
२९५	१०१६/१४/अ	०.३०
२९६	१०१६/१४/ब	०.३०
२९७	१०१६/१५	०.५०
२९८	१०१६/१६	०.५०
२९९	१०१६/१७/अ	०.२०
३००	१०१६/१७/ब	०.३०
३०१	१०१६/१८	०.५०
३०२	१०१६/१९/अ	०.४०
३०३	१०१६/१९/ब	०.८०
३०४	१०१६/२/अ	१.८३
३०५	१०१६/२०	१.२०
३०६	१०१६/२१	०.८०
३०७	१०१६/२२	०.८०
३०८	१०१६/२३	०.४७
३०९	१०१६/३	०.५५
३१०	१०१६/४	०.५५
३११	१०१६/५/अ	०.३५
३१२	१०१६/५/ब	०.२०
३१३	१०१६/६/अ	०.८०
३१४	१०१६/६/ब	०.३०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर

गाव माळशिरस--चालू

३१५	१०१६/७	०.५०
३१६	१०१६/८/अ	०.३०
३१७	१०१६/८/ब	०.२०
३१८	१०१६/९/अ	०.५०
३१९	१०१६/९/ब	०.५०
३२०	१०१६/२/अ	१.८३
३२१	१०१६/२/ब	०.३७
३२२	१०१७	०.०३
३२३	१०१८/१	४.१३
३२४	१०१८/२/अ	०.३९
३२५	१०१८/२/क	२.१५
३२६	१०१८/२/ब	२.१५
३२७	१०१८/३/अ	०.८८
३२८	१०१८/३/ब	०.८८
३२९	१०१८/४/अ/१	२.००
३३०	१०१८/४/अ/२	१.००
३३१	१०१८/४/अ/३	१.००
३३२	१०१८/४/क	१.२४
३३३	१०१८/४/ड	१.२४
३३४	१०१८/४/ब	१.२५

एकूण

२५३.३६

गाव कोंडबावी

१	४८६/१	०.८०
२	४८६/२	२.३५
३	४९०/१	०.२७
४	४९०/२	०.२१
५	४९०/३	०.२१
६	४९०/४	०.२३
७	४९१	०.७६
८	४९२/१/अ	०.३३

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर

गाव कोंडबावी--चालू

९	४९२/२/क	०.३९
१०	४९२/१/ब	०.३३
११	४९२/२/अ	१.१२
१२	४९२/२/ब	०.२०
१३	४९३/१/अ/१	१.००
१४	४९३/१/अ/२	०.२६
१५	४९३/१/अ/३	०.३०
१६	४९३/१/ब	०.३२
१७	४९३/२/अ	०.८७
१८	४९३/२/ब	०.६४
१९	४९४/१/अ	०.५७
२०	४९४/१/ब	०.५६
२१	४९४/२/अ	०.६८
२२	४९४/२/ब	०.७१
२३	४९४/२/क	०.७०
२४	४९४/४/ब	०.७१
२५	४९५/१	०.३२
२६	४९५/२	०.२०
२७	४९५/३	०.२०
२८	४९५/४	०.२०
२९	४९५/५	०.२०
३०	४९६	०.५९
३१	४९७/१/अ/१	०.७७
३२	४९७/१/अ/२	०.७७
३३	४९७/२/अ/२	०.८१
३४	४९७/२/अ/१	०.८०
३५	४९७/२/ब/१	०.८१
३६	४९७/२/ब/२	०.६३
३७	४९७/१/ब/१	०.४०
३८	४९८/१/ब	०.४३
३९	४९८/२/ब	०.८०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर

गाव कोंडबावी--चालू

४०	५००/१	०.४०
४१	५००/२	०.४०
४२	५०१	०.५३
४३	५०२	०.४८
४४	५०३	०.५९
४५	५०४	०.६०
४६	५०५	०.४०
४७	५०६	०.४३
४८	५०७/१	०.२८
४९	५०७/२	०.२८
५०	५०७/३	०.१५
५१	५०८/१	०.८०
५२	५०८/२/अ	०.४०
५३	५०८/२/ब	०.८३
५४	५०९/२	०.४५
५५	५०९/१	०.४५
५६	५१०	२.७७
५७	५११/१	०.२०
५८	५११/२	०.२०
५९	५११/३	०.२०
६०	५११/४	०.२०
६१	५११/५	०.०३
६२	५१२/१	०.३०
६३	५१२/२	१.०७
६४	५१३	०.९०
६५	५१४/१	०.३२
६६	५१४/२	०.३२
६७	५१५	०.७३
६८	५१६	०.४६
६९	५१९	०.७७
७०	५२०/१	१.८१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर

गाव कोंडबावी--चालू

७१	५२०/२	१.८०
७२	५२१/१	०.८४
७३	५२१/२	२.००
७४	५२२/१	०.८०
७५	५२२/२	१.१०
७६	५२३/१	०.२०
७७	५२३/२	०.४८
७८	५२३/३	०.३७
७९	५२३/४	०.६५
८०	५२३/५	०.६५
८१	५२४	०.८०
८२	५२४/२	०.६५
८३	५२५	१.४५
८४	५२६	१.३२
८५	५२७/१	१.०३
८६	५२७/२	१.००
८७	५२८/१	०.३८
८८	५२८/२	०.३८
८९	५२८/४	०.३८
९०	५२९/१	०.८१
९१	५२९/२	०.७६
९२	५३०/१	०.६७
९३	५३०/२	०.४७
९४	५३०/३	०.४७
९५	५३०/४	०.४८
९६	५३०/५	०.२८
९७	५३०/६	०.४२
९८	५३०/७	०.४३
९९	५३०/८	०.४३
१००	५३०/९	०.४३
१०१	५३०/१०	०.४३



अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर

गाव कोंडबावी--चालू

१०२	५३१/१/ब	०.४५
१०३	५३१/१/अ	०.८६
१०४	५३१/२	१.३०
१०५	५३२/१	०.२०
१०६	५३२/२/अ	०.२०
१०७	५३२/२/ब	१.८५
१०८	५३३/१	०.४१
१०९	५३३/२	०.४५
११०	५३४/१	०.२०
१११	५३४/२	०.२०
११२	५३४/३	०.२०
११३	५३५/१	०.२३
११४	५३५/२	०.२३
११५	५३६/१	०.३५
११६	५३६/२	०.४४
११७	५३७	०.४५
११८	५३८	०.९२
११९	५३९/१	०.३१
१२०	५३९/२	०.३१
१२१	५३९/३	०.३२
१२२	५४०/१	१.९१
१२३	५४०/२/अ	०.९५
१२४	५४०/२/ब	०.९६
१२५	५४१/१/अ	०.२८
१२६	५४१/१/ब	०.२७
१२७	५४१/१/क	०.३०
१२८	५४१/२	०.४०
१२९	५४२/१/२/२/१	०.४५
१३०	५४२/१/२/२/२	०.४०
१३१	५४२/१/२/२/३	०.४०
१३२	५४२/१/अ	०.४२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		हे. आर

गाव कोंडबावी--चालू

१३३	५४६/२	०.४०
१३४	५४२/२/अ	०.४२
१३५	५४३/१	०.८१
१३६	५४३/२	०.६३
१३७	५४३/३	०.६३
१३८	५४३/४/अ	०.८१
१३९	५४३/४/ब/१	०.४०
१४०	५४३/४/ब/२	०.८५
१४१	५४३/५	१.३०
१४२	५४३/६	०.७६
१४३	५४४/१	०.५३
१४४	५४४/२	०.५३
१४५	५४५	१.०४
१४६	५४६/१	१.१०
१४७	५४६/३	०.८०
१४८	५४६/४	०.८१
१४९	५४७/१	१.४४
१५०	५४७/२	१.४४
१५१	५४८/१	१.८४
१५२	५४८/१/२/२/४	०.८०
१५३	५४८/१/२/३/१	१.०७
१५४	५४८/१/२/३/३	१.९८
१५५	५४८/१/२/३/५	०.८०
१५६	५४९	१.५९
१५७	५५०	१.६२
१५८	५५१	१.६५
१५९	५५२/१	०.७४
१६०	५५२/२	२.४२
१६१	५५३/१	२.२७
१६२	५५३/२	०.५९
१६३	५५४/१	०.३८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	गट नंबर	क्षेत्र
१	२	३	हे. आर

गाव कोंडबावी--चालू

१६४	५५४/२	१.२१
१६५	५५५/१/अ	०.४०
१६६	५५५/१/ब	१.९५
१६७	५५५/२/अ	१.६०
१६८	५५५/२/ब	०.८०
१६९	५५६/१	०.३२
१७०	५५६/२	१.८९
१७१	५५६/३	०.६२
१७२	५५७/१	१.२३
१७३	५५७/२/अ	०.७५
१७४	५५७/२/ब	०.५५
१७५	५५८	०.५३
१७६	५५९	२.७१
१७७	५६०	०.५७
१७८	५६१	०.२०
१७९	५६२/१/अ	०.७५
१८०	५६२/१/ब	०.८०
१८१	५६२/२/अ	०.४०
१८२	५६२/२/ब/२	०.६१
१८३	५६३/१/अ/१	१.३७
१८४	५६३/१/अ/२	०.३३
१८५	५६३/१/ब/१	०.५६
१८६	५६३/२/अ	१.२९
१८७	५६३/२/ब	०.४१
१८८	५६६	०.१०

एकूण

१३३.५८

इंजि. अ. पं. निकम,  
कार्यकारी अभियंता,  
नीरा उजवा कालवा विभाग,  
फलटण.

फलटण, ३० मार्च २०१९.

MMISF ACT, 2005

(See Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3.00)

(Notification III)

क्रमांक प्रशा-४/-नीउका/अधि-३/१८७४/२०१९.—Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3 of the MMISF Act, 2005. I, A. P. Nikam, Executive Engineer, Neera Right Bank Canal, Division Phaltan, district Satara hereby delineate the areas of operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil office, Irrigation Section, Sub-Division and Division and other prominent Public places.

I, A. P. Nikam, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water User Associations shall be binding on all the holders and the occupiers of the lands under Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005.

Any Person affected by this Notification or part thereof may file an appeal before Superintending Engineer, Pune Irrigation Circle, Pune within 30 days from the date of publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

Schedule-A

Division : Neera Right Bank Canal, Division Phaltan, taluka Phaltan, district Satara.

Sub-Division : Malshiras Irrigation, Sub-Division Malshiras, taluka Malshiras, district Solapur.

Name of the Project : Neera Right Bank Canal  
Area Notified : 386.94 Ha.

No. of Villages : 2-Kondabavi, Malshiras, taluka Malshiras, district Solapur.

Description of area Notified : Outlet No. 7 (A), 10 and Faujdar Nali and of Dy. No. 61 of Neera Right Bank Canal.

Name and address of WUA (Existing/Proposed) : Proposed "Jai Hanuman W.U.A.", Malshiras, taluka Malshiras, district Solapur.

**Details of Area Notified**

<b>District Solapur, taluka Malshiras</b>		
Name of Villages	Area Notified (As per Schedule-B)	
	Gat Nos.	Area
1	2	3
		Ha.
Malshiras	334	253.36
Kondabavi	188	133.58
<b>Total</b>	<b>522</b>	<b>386.94</b>

**Schedule-B**

**District Solapur, taluka Malshiras**

Sr. No.	Delineated Area	
	Gat Nos.	Area
1	2	3
		Ha.
<b>Village Malshiras</b>		
1	875/1/A	1.17
2	875/1/B	0.80
3	875/2	0.40
4	876	0.74
5	877	0.41
6	878	0.27
7	879	0.70
8	880	0.25
9	881/1/A	0.23
10	881/1/K	0.75
11	881/1/B	0.92
12	881/2	0.61
13	882/1	0.21
14	882/2/A	0.78
15	882/2/B	0.40
16	883	0.20
17	884	0.45
18	885/1	0.28
19	885/2/B	0.30
20	886/1	0.65
21	886/2	0.40
22	887	0.20
23	888	0.41
24	889	0.38

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Delineated Area	
	Gat Nos.	Area
1	2	3
		Ha.
<b>Village Malshiras—contd.</b>		
25	890/1	0.60
26	890/2	0.63
27	891	1.01
28	892	0.32
29	893	1.27
30	894/1	0.60
31	894/2	1.16
32	895	0.36
33	896/1/A	0.81
34	896/1/B	0.59
35	897	0.42
36	898	0.09
37	899	0.59
38	900/1	0.32
39	901	1.18
40	902/1	0.20
41	902/2	0.74
42	903/1	0.75
43	903/2	0.41
44	904/1/A	0.11
45	904/1/B	0.44
46	904/2	0.31
47	905/1	0.23
48	905/2	0.15
49	906	2.34
50	907/1	0.20
51	907/2	0.59
52	907/3	0.59
53	907/4	0.58
54	907/5	0.58
55	907/6/A	0.25
56	907/6/B	0.33
57	908	1.29
58	909	1.30
59	910	0.82
60	911/1	0.41

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha.
1	2	3
<b>Village Malshiras--contd.</b>		
61	911/2	0.40
62	912/2	0.88
63	912/1	0.91
64	913/1	0.90
65	913/2	0.87
66	914	0.22
67	915/1	0.10
68	915/2/A	1.18
69	915/2/B	1.18
70	916/1	0.97
71	916/2/A	0.81
72	916/2/B	1.80
73	918	0.27
74	919	0.01
75	920	0.57
76	921	0.03
77	922	0.21
78	923	0.21
79	924	0.04
80	925	0.23
81	926	0.46
82	927	0.64
83	928/1	0.20
84	928/2	0.57
85	928/3	0.30
86	929	0.29
87	930/1	0.10
88	930/2/A	0.53
89	930/2/B	0.27
90	931	0.07
91	932	0.82
92	933	1.79
93	934/1	0.60
94	934/2/B	0.73
95	934/2/A	0.40
96	935/1	0.46

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha.
1	2	3
<b>Village Malshiras--contd.</b>		
97	935/2	0.45
98	936	0.47
99	937	0.85
100	938	0.87
101	939/1	0.20
102	939/2	1.37
103	939/3	0.40
104	939/4	1.57
105	940/1	1.21
106	940/2	1.20
107	941/2	1.93
108	942/2	2.01
109	942/2/A	1.93
110	942/2/B/1	1.60
111	942/2/B/2	1.60
112	943	0.46
113	944	0.73
114	945	1.27
115	946/1	0.59
116	946/2	0.59
117	947/1/A	0.25
118	947/2	0.41
119	948/1	1.50
120	948/2	1.46
121	949	0.81
122	950/1/A	2.78
123	950/1/B	0.20
124	950/2	1.80
125	951/1	2.40
126	951/2	0.60
127	952	0.59
128	953/1	0.35
129	953/2	0.40
130	954	1.10
131	955/1	1.21
132	955/2	0.68

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area
1	2	3
		Ha.

**Village Malshiras--contd.**

133	956/1	0.71
134	956/2/A	0.40
135	956/2/B	0.46
136	957/1/B	1.20
137	957/2	0.31
138	957/1/A	0.40
139	958/1	1.20
140	958/2	0.91
141	959	1.54
142	960/1	0.40
143	960/2	0.40
144	961/1	0.47
145	961/2	0.20
146	961/3	0.21
147	961/4	0.21
148	961/5	0.41
149	962/1	0.22
150	962/2	2.77
151	963	0.40
152	964	0.40
153	965	0.40
154	966/1/A/1/A	0.30
155	966/1/A/1/B	0.20
156	966/1/A/2	0.35
157	966/1/B/1/A	0.30
158	966/1/B/1/B	0.20
159	966/1/B/2	0.35
160	966/1/D/1	0.40
161	966/1/D/2	0.40
162	966/1/K/1	0.42
163	966/1/K/2	0.42
164	966/2	0.80
165	967	0.72
166	968/1	0.28
167	968/2	0.29
168	968/3	0.20

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area
1	2	3
		Ha.

**Village Malshiras--contd.**

169	968/4	0.20
170	969	1.01
171	970/1/A/1/B	0.40
172	970/1/A/2/A	0.44
173	970/1/A/2/B	0.24
174	970/1/A/1/A	0.41
175	970/1/B/1	1.29
176	970/1/B/2	0.20
177	970/2/A/1/A	0.40
178	970/2/A/1/B/1	0.20
179	971	0.21
180	972/1	0.49
181	972/2	0.48
182	973	0.81
183	974/1	0.27
184	974/3	0.27
185	974/2	0.53
186	975	0.09
187	976/1	0.89
188	976/2	0.89
189	977	0.38
190	978	0.04
191	979/1	0.38
192	979/2/A	1.29
193	979/2/B	1.68
194	979/2/K	0.81
195	980	1.83
196	981/1	1.60
197	981/2	1.71
198	982/1	1.32
199	982/2	1.65
200	983	0.27
201	983 Part	0.27
202	984	0.23
203	985/1	0.86
204	985/2	0.86

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha.
1	2	3
<b>Village Malshiras—contd.</b>		
205	986	0.41
206	987	1.16
207	988	0.94
208	989/1	0.56
209	989/2	0.55
210	990/1	0.72
211	990/2	0.73
212	991	0.16
213	992	0.34
214	993	1.42
215	994	0.07
216	995	1.93
217	996/1	0.62
218	996/2	0.92
219	996/3	0.64
220	996/4	0.92
221	997/1	0.20
222	997/2	0.20
223	997/3	0.40
224	998/1	0.56
225	998/2	0.56
226	998/3	1.12
227	999/1/A	1.44
228	999/1/B	0.40
229	999/2	0.51
230	1000/1	0.71
231	1000/2/A	0.61
232	1000/2/B	0.10
233	1001/1	1.58
234	1001/2	0.40
235	1001/3	1.59
236	1002/1	0.15
237	1002/2	0.58
238	1003	0.80
239	1004	0.04
240	1005/1	0.50

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha.
1	2	3
<b>Village Malshiras—contd.</b>		
241	1005/2	1.10
242	1005/3	0.47
243	1006/1	0.54
244	1006/2	0.44
245	1007	0.84
246	1008	2.36
247	1009/2/A	0.26
248	1009/1	0.40
249	1009/2/B	0.26
250	1009/3	0.20
251	1010/1/A/1	0.20
252	1010/1/A/2	0.20
253	1010/1/B/1	0.40
254	1010/1/B/2/A	0.60
255	1010/1/B/2/B/1	0.30
256	1010/1/B/2/B/2	2.19
257	1010/2/A	0.40
258	1010/2/B/1	0.40
259	1010/2/B/2/A	0.60
260	1010/2/B/2/B/1	0.30
261	1010/2/B/2/B/2	2.20
262	1011/1	1.03
263	1011/2/A/1	0.40
264	1011/2/A/2	0.24
265	1011/2/B	0.40
266	1012/1	1.82
267	1012/1/A	0.97
268	1012/2/A	0.97
269	1012/1/B	0.85
270	1012/2/A	0.27
271	1012/2/B	2.28
272	1012/3/A	0.22
273	1012/3/B/1	0.60
274	1012/3/B/2	0.23
275	1012/4/A	1.20
276	1012/4/B	0.41

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area
1	2	3
		Ha.

**Village Malshiras--contd.**

277	1012/5	0.80
278	1012/6/A	0.33
279	1012/6/K	0.68
280	1012/6/B/1	0.40
281	1012/6/B/2	0.41
282	1012/7	0.97
283	1013/1	2.80
284	1013/2	2.80
285	1013/3	2.80
286	1013/4	2.80
287	1014	1.00
288	1015	12.75
289	1016/1	0.55
290	1016/10	0.50
291	1016/11	0.50
292	1016/12	1.00
293	1016/13/A	0.20
294	1016/13/B	0.30
295	1016/14/A	0.30
296	1016/14/B	0.30
297	1016/15	0.50
298	1016/16	0.50
299	1016/17/A	0.20
300	1016/17/B	0.30
301	1016/18	0.50
302	1016/19/A	0.40
303	1016/19/B	0.80
304	1016/2/A	1.83
305	1016/20	1.20
306	1016/21	0.80
307	1016/22	0.80
308	1016/23	0.47
309	1016/3	0.55
310	1016/4	0.55
311	1016/5/A	0.35
312	1016/5/B	0.20

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area
1	2	3
		Ha.

**Village Malshiras--contd.**

313	1016/6/A	0.80
314	1016/6/B	0.30
315	1016/7	0.50
316	1016/8/A	0.30
317	1016/8/B	0.20
318	1016/9/A	0.50
319	1016/9/B	0.50
320	1016/2/A	1.83
321	1016/2/B	0.37
322	1017	0.03
323	1018/1	4.13
324	1018/2/A	0.39
325	1018/2/K	2.15
326	1018/2/B	2.15
327	1018/3/A	0.88
328	1018/3/B	0.88
329	1018/4/A/1	2.00
330	1018/4/A/2	1.00
331	1018/4/A/3	1.00
332	1018/4/K	1.24
333	1018/4/D	1.24
334	1018/4/B	1.25

**Total**

**253.36**

**Village Kondabavi**

1	486/1	0.80
2	486/2	2.35
3	490/1	0.27
4	490/2	0.21
5	490/3	0.21
6	490/4	0.23
7	491	0.76
8	492/1/A	0.33
9	492/2/K	0.39
10	492/1/B	0.33
11	492/2/A	1.12

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha.
1	2	3
<b>Village Kondabavi--contd.</b>		
12	492/2/B	0.20
13	493/1/A/1	1.00
14	493/1/A/2	0.26
15	493/1/A/3	0.30
16	493/1/B	0.32
17	493/2/A	0.87
18	493/2/B	0.64
19	494/1/A	0.57
20	494/1/B	0.56
21	494/2/A	0.68
22	494/2/B	0.71
23	494/2/K	0.70
24	494/4/B	0.71
25	495/1	0.32
26	495/2	0.20
27	495/3	0.20
28	495/4	0.20
29	495/5	0.20
30	496	0.59
31	497/1/A/1	0.77
32	497/1/A/2	0.77
33	497/2/A/2	0.81
34	497/2/A/1	0.80
35	497/2/B/1	0.81
36	497/2/B/2	0.63
37	497/1/B/1	0.40
38	498/1/B	0.43
39	498/2/B	0.80
40	500/1	0.40
41	500/2	0.40
42	501	0.53
43	502	0.48
44	503	0.59
45	504	0.60
46	505	0.40
47	506	0.43

**Schedule-B--contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha.
1	2	3
<b>Village Kondabavi--contd.</b>		
48	507/1	0.28
49	507/2	0.28
50	507/3	0.15
51	508/1	0.80
52	508/2/A	0.40
53	508/2/B	0.83
54	509/2	0.45
55	509/1	0.45
56	510	2.77
57	511/1	0.20
58	511/2	0.20
59	511/3	0.20
60	511/4	0.20
61	511/5	0.03
62	512/1	0.30
63	512/2	1.07
64	513	0.90
65	514/1	0.32
66	514/2	0.32
67	515	0.73
68	516	0.46
69	519	0.77
70	520/1	1.81
71	520/2	1.80
72	521/1	0.84
73	521/2	2.00
74	522/1	0.80
75	522/2	1.10
76	523/1	0.20
77	523/2	0.48
78	523/3	0.37
79	523/4	0.65
80	523/5	0.65
81	524	0.80
82	524/2	0.65
83	525	1.45



**Schedule-B—contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha.
1	2	3
<b>Village Kondabavi—contd.</b>		
84	526	1.32
85	527/1	1.03
86	527/2	1.00
87	528/1	0.38
88	528/2	0.38
89	528/4	0.38
90	529/1	0.81
91	529/2	0.76
92	530/1	0.67
93	530/2	0.47
94	530/3	0.47
95	530/4	0.48
96	530/5	0.28
97	530/6	0.42
98	530/7	0.43
99	530/8	0.43
100	530/9	0.43
101	530/10	0.43
102	531/1/B	0.45
103	531/1/A	0.86
104	531/2	1.30
105	532/1	0.20
106	532/2/A	0.20
107	532/2/B	1.85
108	533/1	0.41
109	533/2	0.45
110	534/1	0.20
111	534/2	0.20
112	534/3	0.20
113	535/1	0.23
114	535/2	0.23
115	536/1	0.35
116	536/2	0.44
117	537	0.45
118	538	0.92
119	539/1	0.31
120	539/2	0.31
121	539/3	0.32

**Schedule-B—contd.**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha.
1	2	3
<b>Village Kondabavi—contd.</b>		
122	540/1	1.91
123	540/2/A	0.95
124	540/2/B	0.96
125	541/1/A	0.28
126	541/1/B	0.27
127	541/1/K	0.30
128	541/2	0.40
129	542/1/2/2/1	0.45
130	542/1/2/2/2	0.40
131	542/1/2/2/3	0.40
132	542/1/A	0.42
133	546/2	0.40
134	542/2/A	0.42
135	543/1	0.81
136	543/2	0.63
137	543/3	0.63
138	543/4/A	0.81
139	543/4/B/1	0.40
140	543/4/B/2	0.85
141	543/5	1.30
142	543/6	0.76
143	544/1	0.53
144	544/2	0.53
145	545	1.04
146	546/1	1.10
147	546/3	0.80
148	546/4	0.81
149	547/1	1.44
150	547/2	1.44
151	548/1	1.84
152	548/1/2/2/4	0.80
153	548/1/2/3/1	1.07
154	548/1/2/3/3	1.98
155	548/1/2/3/5	0.80
156	549	1.59
157	550	1.62
158	551	1.65
159	552/1	0.74

**Schedule-B-contd.****अधिसूचना-३**

Sr. No.	Delineated Area Gat Nos.	Area Ha.
1	2	3

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, सन २००५.

(पाहा : कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)  
(पाहा नियम ३.०)

**Village Kondabavi-contd.**

160	552/2	2.42
161	553/1	2.27
162	553/2	0.59
163	554/1	0.38
164	554/2	1.21
165	555/1/A	0.40
166	555/1/B	1.95
167	555/2/A	1.60
168	555/2/B	0.80
169	556/1	0.32
170	556/2	1.89
171	556/3	0.62
172	557/1	1.23
173	557/2/A	0.75
174	557/2/B	0.55
175	558	0.53
176	559	2.71
177	560	0.57
178	561	0.20
179	562/1/A	0.75
180	562/1/B	0.80
181	562/2/A	0.40
182	562/2/B/2	0.61
183	563/1/A/1	1.37
184	563/1/A/2	0.33
185	563/1/B/1	0.56
186	563/2/A	1.29
187	563/2/B	0.41
188	566	0.10

**Total 133.58**

**Eng. A. P. NIKAM,**  
Executive Engineer,  
Neera Right Bank Canal,  
Division Phaltan.

Phaltan, 30th March 2019.

क्रमांक कोसिंउविक्र. १ सातारा/सिंचन/३१३/२०१९.- ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, कुमार हंबीरराव पाटील, कार्यकारी अभियंता, कोयना सिंचन विभाग, कोयनानगर खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांच्या अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि / किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करित आहे.

मी, कुमार हंबीरराव पाटील, कार्यकारी अभियंता, असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ खाली येणाऱ्या जमिनींच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत मा. अधीक्षक अभियंता, सातारा सिंचन मंडळ, सातारा यांचेकडे अपील दाखल करता येईल.

**काढणे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा, काढणे अंतर्गत  
लाभक्षेत्रातील गावे**

बंधाऱ्याचे नाव	एकूण क्षेत्र
काढणे	१०६.७६१
मानेवाडी	३७.६४०
तारुख	८३.४२६
तुपेवाडी	२४.३२
<b>एकूण</b>	<b>२५२.१४७</b>

**अनुसूची-अ****जिल्हा सातारा, तालुका पाटण**

अ. क्र.	गट नंबर	एकूण क्षेत्र
१	२	३
		हे. आर

**गाव काढणे**

१	१	०.१५०
२	२	०.१३०

अनुसूची-अ--चालू			अनुसूची-अ--चालू		
अ. क्र.	गट नंबर	एकूण क्षेत्र	अ. क्र.	गट नंबर	एकूण क्षेत्र
१	२	३	१	२	३
		हे. आर			हे. आर
गाव काढणे--चालू			गाव काढणे--चालू		
३	३	०.०६०	३५	३५	०.०८०
४	४	०.०९०	३६	३६	०.१००
५	५	०.२२०	३७	३७	०.११०
६	६	०.१४०	३८	३८	०.१५०
७	७	०.१७०	३९	३९	०.१३०
८	८	०.१९०	४०	४०	०.०१०
९	९	०.१६०	४१	४१	०.०८०
१०	१०	०.०४०	४२	४२	०.३१०
११	११	०.०६०	४३	४३	०.१७०
१२	१२	०.१७०	४४	४४	०.०२०
१३	१३	०.१९०	४५	४५	०.०१०
१४	१४	०.२६०	४६	४६	०.०१०
१५	१५	०.१३०	४७	४७	०.०२०
१६	१६	०.१२०	४८	४८	०.०८०
१७	१७	०.०९०	४९	४९	०.०३०
१८	१८	०.१४०	५०	५०	०.०२०
१९	१९	०.१२०	५१	५१	०.०७०
२०	२०	०.२००	५२	५२	०.१९०
२१	२१	०.१२०	५३	५३	०.२१०
२२	२२	०.२५०	५४	५४	०.४५०
२३	२३	०.०६०	५५	५५	०.११०
२४	२४	०.०७०	५६	५६	०.११०
२५	२५	०.२१०	५७	५७	०.११०
२६	२६	०.०४०	५८	५८	०.१९०
२७	२७	०.१६०	५९	५९	०.१००
२८	२८	०.१६०	६०	६०	०.१००
२९	२९	०.४६०	६१	६१	०.११०
३०	३०	०.०८०	६२	६२	०.१२०
३१	३१	०.०००	६३	६३	०.०३०
३२	३२	०.२७०	६४	६४	०.०३०
३३	३३	०.१४०	६५	६५	०.०४०
३४	३४	०.९६०	६६	६६	०.०९०

अनुसूची-अ--चालू			अनुसूची-अ--चालू		
अ. क्र.	गट नंबर	एकूण क्षेत्र	अ. क्र.	गट नंबर	एकूण क्षेत्र
१	२	३	१	२	३
		हे. आर			हे. आर
गाव काढणे--चालू			गाव काढणे--चालू		
६७	६७	०.०३०	९९	९९	०.०७०
६८	६८	०.१४०	१००	१००	०.०६०
६९	६९	०.०४०	१०१	१०१	०.४२०
७०	७०	०.०७०	१०२	१०२	०.१००
७१	७१	०.१३०	१०३	१०३	०.५००
७२	७२	०.०३०	१०४	१०४	०.१०
७३	७३	०.०६०	१०५	१०५	०.०२
७४	७४	०.१९०	१०६	१०६	०.७९०
७५	७५	०.१७०	१०७	१०७	०.३०७
७६	७६	०.२७०	१०८	१०८	०.१००
७७	७७	०.१६०	१०९	१०९	०.०७०
७८	७८	०.३९०	११०	११०	०.१७०
७९	७९	०.२७०	१११	१११	०.०३०
८०	८०	०.६८५	११२	११२	०.०६०
८१	८१	०.८२५	११३	११३	०.०६०
८२	८२	०.१९४	११४	११४	०.०३०
८३	८३	०.१००	११५	११५	०.०६०
८४	८४	०.०९२	११६	११६	०.०५०
८५	८५	०.०९०	११७	११७	०.०९०
८६	८६	०.१०२	११८	११८	०.०२०
८७	८७	०.०५०	११९	११९	०.०८०
८८	८८	०.०८०	१२०	१२०	०.०८०
८९	८९	०.१९०	१२१	१२१	०.१२०
९०	९०	०.३८१	१२२	१२२	०.२५०
९१	९१	०.३५०	१२३	१२३	०.२९०
९२	९२	०.२५०	१२४	१२४	०.०४०
९३	९३	०.३३०	१२५	१२५	०.०९०
९४	९४	०.२००	१२६	१२६	०.३१०
९५	९५	०.२००	१२७	१२७	०.०६०
९६	९६	०.०६०	१२८	१२८	०.४३०
९७	९७	०.०६०	१२९	१२९	०.०८०
९८	९८	०.२००	१३०	१३०	०.९१०

अनुसूची-अ--चालू			अनुसूची-अ--चालू		
अ. क्र.	गट नंबर	एकूण क्षेत्र	अ. क्र.	गट नंबर	एकूण क्षेत्र
१	२	३	१	२	३
		हे. आर			हे. आर
गाव काढणे--चालू			गाव काढणे--चालू		
१३१	१३१	०.७९०	१६३	१६३	०.९४०
१३२	१३२	१.८२०	१६४	१६४	०.२८०
१३३	१३३	१.४३०	१६५	१६५	०.२६०
१३४	१३४	१.५७०	१६६	१६६	०.६७०
१३५	१३५	०.८३०	१६७	१६७	०.१३०
१३६	१३६	०.१६०	१६८	१६८	०.१००
१३७	१३७	०.१६०	१६९	१६९	०.३२०
१३८	१३८	०.१६०	१७०	१७०	०.०४०
१३९	१३९	०.१६०	१७१	१७१	०.५४०
१४०	१४०	२.४१०	१७२	१७२	०.३००
१४१	१४१	०.६७०	१७३	१७३	०.१८०
१४२	१४२	०.३२०	१७४	१७४	०.१००
१४३	१४३	०.३५०	१७५	१७५	०.०३०
१४४	१४४	०.२४०	१७६	१७६	०.१००
१४५	१४५	०.१००	१७७	१७७	०.१३०
१४६	१४६	०.६२०	१७८	१७८	०.२७०
१४७	१४७	०.५१०	१७९	१७९	०.४४०
१४८	१४८	०.०३०	१८०	१८०	०.३४०
१४९	१४९	०.२७०	१८१	१८१	०.०३०
१५०	१५०	०.३५०	१८२	१८२	०.३४०
१५१	१५१	०.४५०	१८३	१८३	२.२७०
१५२	१५२	०.४५०	१८४	१८४	०.२८०
१५३	१५३	०.५००	१८५	१८५	०.२३०
१५४	१५४	०.२९०	१८६	१८६	१.२८०
१५५	१५५	०.१००	१८७	१८७	०.२१०
१५६	१५६	०.६२०	१८८	१८८	२.०८०
१५७	१५७	०.३००	१८९	१८९	०.१८०
१५८	१५८	०.२६०	१९०	१९०	०.२६०
१५९	१५९	०.११०	१९१	१९१	०.२२०
१६०	१६०	०.१३०	१९२	१९२	०.२२०
१६१	१६१	०.१३०	१९३	१९३	०.४४०
१६२	१६२	०.०८०	१९४	१९४	०.६३१

अनुसूची-अ--चालू			अनुसूची-अ--चालू		
अ. क्र.	गट नंबर	एकूण क्षेत्र	अ. क्र.	गट नंबर	एकूण क्षेत्र
१	२	३	१	२	३
		हे. आर			हे. आर
गाव काढणे--चालू			गाव काढणे--चालू		
१९५	१९५	०.३२२	२२७	२२७	१.३८०
१९६	१९६	०.१८०	२२८	२२८	१.६००
१९७	१९७	०.३९२	२२९	२२९	०.२७०
१९८	१९८	०.९४०	२३०	२३०	०.३६०
१९९	१९९	०.१००	२३१	२३१	०.५५०
२००	२००	०.२५०	२३२	२३२	०.५६०
२०१	२०१	०.०६०	२३३	२३३	०.३३०
२०२	२०२	०.१००	२३४	२३४	१.२१०
२०३	२०३	०.२७०	२३५	२३५	०.१५०
२०४	२०४	०.३१०	२३६	२३६	०.३७०
२०५	२०५	०.१३०	२३७	२३७	०.४३०
२०६	२०६	०.०७०	२३८	२३८	०.४५०
२०७	२०७	०.०४०	२३९	२३९	०.३४०
२०८	२०८	०.०१०	२४०	२४०	२.६४०
२०९	२०९	०.०७०	२४१	२४१	०.९००
२१०	२१०	०.०५०	२४२	२४२	०.१२०
२११	२११	०.०१०	२४३	२४३	०.१२०
२१२	२१२	०.०१०	२४४	२४४	०.५००
२१३	२१३	०.०१०	२४५	२४५	०.६६०
२१४	२१४	०.०१०	२४६	२४६	०.५७०
२१५	२१५	०.०७०	२४७	२४७	०.४००
२१६	२१६	०.०४०	२४८	२४८	०.४१०
२१७	२१७	०.१००	२४९	२४९	०.३९०
२१८	२१८	०.०१०	२५०	२५०	०.३५०
२१९	२१९	०.०१०	२५१	२५१	०.३३०
२२०	२२०	०.०१०	२५२	२५२	०.३६०
२२१	२२१	०.०४०	२५३	२५३	०.९००
२२२	२२२	०.०३०	२५४	२५४	०.९८०
२२३	२२३	०.१३०	२५५	२५५	०.८८०
२२४	२२४	०.०६०	२५६	२५६	०.४७०
२२५	२२५	०.०२०	२५७	२५७	०.४९०
२२६	२२६	०.०४०	२५८	२५८	०.३२०

अनुसूची-अ--चालू			अनुसूची-अ--चालू		
अ. क्र.	गट नंबर	एकूण क्षेत्र	अ. क्र.	गट नंबर	एकूण क्षेत्र
१	२	३	१	२	३
		हे. आर			हे. आर
गाव काढणे--चालू			गाव काढणे--चालू		
२५९	२५९	०.२८०	२९४	२९४	०.१९०
२६०	२६०	०.४००	२९५	२९५	०.०७०
२६१	२६१	०.०३०	२९६	२९६	०.०६०
२६२	२६२	०.२२०	२९७	२९७	०.२४०
२६३	२६३	०.२७०	२९८	२९८	०.१९०
२६४	२६४	०.४४०	२९९	२९९	०.१६०
२६५	२६५	०.२४०	३००	३००	०.१५०
२६६	२६६	०.७४०	३०१	३०१	०.२७०
२६७	२६७	०.१५०	३०२	३०२	०.१८०
२६८	२६८	०.३८०	३०३	३०३	०.२६०
२६९	२६९	०.३८०	३०४	३०४	०.२००
२७०	२७०	०.१६०	३०५	३०५	०.१००
२७१	२७१	०.२४०	३०६	३०६	०.१००
२७२	२७२	०.१५०	३०७	३०७	०.२२०
२७३	२७३	०.१३०	३०८	३०८	०.७९०
२७४	२७४	०.२९०	३०९	३०९	०.३९०
२७५	२७५	०.१७०	३१०	३१०	०.२४०
२७६	२७६	०.७५०	३११	३११	०.१००
२७७	२७७	०.३१०	३१२	३१२	०.०६०
२७८	२७८	०.२४०	३१३	३१३	०.०५०
२७९	२७९	०.२९०	३१४	३१४	१.२४०
२८०	२८०	०.२१०	३१५	३१५	०.०४०
२८१	२८१	०.४६०	३१६	३१६	०.८५०
२८२	२८२	१.०१०	३१७	३१७	०.३४०
२८३	२८३	०.२५०	३१८	३१८	०.२७०
२८७	२८७	०.४७०	३१९	३१९	०.८१०
२८८	२८८	०.२२०	३२०	३२०	०.७००
२८९	२८९	०.९५०	३२१	३२१	०.९४०
२९०	२९०	०.१९०	३२२	३२२	१.९००
२९१	२९१	०.१६०	३२३	३२३	१.०००
२९२	२९२	०.०६०	३४१	३४१	१.२००
२९३	२९३	०.०६०	३४२	३४२	१.३४०

अनुसूची-अ--चालू			अनुसूची-अ--चालू		
अ. क्र.	गट नंबर	एकूण क्षेत्र	अ. क्र.	गट नंबर	एकूण क्षेत्र
१	२	३	१	२	३
		हे. आर			हे. आर
गाव काढणे--चालू			गाव मानेवाडी--चालू		
३४३	३४३	०.३१०	१८	४२४	०.६००
३४४	३४४	०.२९०	१९	४२५	०.४४०
३४५	३४५	०.६३०	२०	४२६	०.४२०
३४६	३४६	०.६००	२१	४२७	०.५००
३४७	३४७	०.८१०	२२	४२८	०.२४०
३४८	३४८	०.६७०	२३	४२९	०.२३०
३४९	३४९	०.५००	२४	४३०	०.३२०
३५०	३५०	१.१४०	२५	४३१	१.५१०
३५१	३५१	०.५६०	२६	४३२	०.७५०
३५२	३५२	०.५५०	२७	४३३	०.९३०
३५३	३५३	०.२२०	२८	४३४	१.९७०
३५४	३५४	०.२००	२९	४३५	०.२३०
	एकूण	१०६.७६१	३०	४३६	०.२३०
	गाव मानेवाडी		३१	४३७	०.२४०
१	४०७	१.६८०	३२	४३८	०.७४०
२	४०८	०.७५०	३३	४३९	०.४३०
३	४०९	१.८७०	३४	४४०	०.६२०
४	४१०	०.१४०	३५	४४१	०.२२०
५	४११	०.६७०	३६	४४२	०.२१०
६	४१२	१.६८०	३७	४४३	०.३००
७	४१३	०.५१०	३८	४४४	०.४००
८	४१४	०.६००	३९	४४५	०.११०
९	४१५	०.१५०	४०	४४६	०.२३०
१०	४१६	०.१४०	४१	४४७	०.१९०
११	४१७	०.२६०	४२	४४८	०.२३०
१२	४१८	०.०१०	४३	४४९	०.०७०
१३	४१९	०.११०	४४	४५०	०.२६०
१४	४२०	०.७१०	४५	४५१	०.६७०
१५	४२१	०.८३०	४६	४५२	०.४८०
१६	४२२	२.०००	४७	४५३	०.३००
१७	४२३	२.९७०	४८	४५४	०.८९०
			४९	४५५	२.७००



अनुसूची-अ--चालू			अनुसूची-अ--चालू		
अ. क्र.	गट नंबर	एकूण क्षेत्र	अ. क्र.	गट नंबर	एकूण क्षेत्र
१	२	३	१	२	३
		हे. आर			हे. आर
गाव मानेवाडी--चालू			गाव तारुख--चालू		
५०	४५६	३.५७०	२७	६७	०.०२०
५१	४५७	०.३२०	२८	६८	०.०२०
५२	४५८	०.२८०	२९	६९	०.०७०
५३	४५९	०.४८०	३०	७०	०.१२०
५४	४६०	०.२५०	३१	७१	०.१३०
	एकूण	३७.६४०	३२	७२	०.१००
	गाव तारुख		३३	७३	०.०९०
१	४१	०.०६१	३४	७४	०.०९०
२	४२	०.०८१	३५	७५	०.०९०
३	४३	०.०७१	३६	७६	०.०८०
४	४४	०.०८१	३७	७७	०.०७०
५	४५	०.१०१	३८	७८	०.०३०
६	४६	०.२१२	३९	७९	०.०३०
७	४७	०.०८१	४०	८०	०.१००
८	४८	०.०९१	४१	८१	०.१००
९	४९	०.०५१	४२	८२	०.०६०
१०	५०	०.०६१	४३	८३	०.०८०
११	५१	०.१०१	४४	८४	०.१८०
१२	५२	०.०६१	४५	८५	०.२४०
१३	५३	०.०२०	४६	८६	०.११०
१४	५४	०.०२०	४७	८७	०.११०
१५	५५	०.०२०	४८	८८	०.१५०
१६	५६	०.०२०	४९	८९	०.०७०
१७	५७	०.०९०	५०	९०	०.०९०
१८	५८	०.०८०	५१	९१	०.०७०
१९	५९	०.०७०	५२	९२	०.०१०
२०	६०	०.०५०	५३	९३	०.०८०
२१	६१	०.०६०	५४	९४	०.०६०
२२	६२	०.०७०	५५	९५	०.०१०
२३	६३	०.०६०	५६	९६	०.०२०
२४	६४	०.०८०	५७	९७	०.०२०
२५	६५	०.०८०	५८	९८	०.०४०
२६	६६	०.१००	५९	९९	०.०६०
			६०	१००	०.०९०

अनुसूची-अ--चालू			अनुसूची-अ--चालू		
अ. क्र.	गट नंबर	एकूण क्षेत्र	अ. क्र.	गट नंबर	एकूण क्षेत्र
१	२	३	१	२	३
		हे. आर			हे. आर
गाव तारूख--चालू			गाव तारूख--चालू		
६१	१०१	०.५८०	९४	१३४	०.०९०
६२	१०२	०.०४०	९५	१३५	०.०८०
६३	१०३	०.०६०	९६	१३६	०.०२०
६४	१०४	०.०२०	९७	१३७	०.०२०
६५	१०५	०.०१०	९८	१३८	०.०३०
६६	१०६	०.०२०	९९	१३९	०.०२०
६७	१०७	०.०४०	१००	१४०	०.०२०
६८	१०८	०.०४०	१०१	१४१	०.३१०
६९	१०९	०.०४०	१०२	१४२	०.०७०
७०	११०	०.०८०	१०३	१४३	०.०४००
७१	१११	०.०७०	१०४	१४४	०.२२०
७२	११२	०.०४०	१०५	१४५	०.३००
७३	११३	०.०४०	१०६	१४६	०.०९०
७४	११४	०.०३०	१०७	१४७	०.१४०
७५	११५	०.०४०	१०८	१४८	०.०६०
७६	११६	०.१६२	१०९	१४९	०.०४०
७७	११७	०.०९१	११०	१५०	०.०२०
७८	११८	०.३२०	१११	१५१	०.०४०
७९	११९	०.१७०	११२	१५२	०.०३०
८०	१२०	०.०४०	११३	१५३	०.०४०
८१	१२१	०.०५०	११४	१५४	०.१००
८२	१२२	०.०७०	११५	१५५	०.१३०
८३	१२३	०.११०	११६	१५६	०.०४०
८४	१२४	०.०८०	११७	१५७	०.२४०
८५	१२५	०.०४०	११८	१५८	०.०३०
८६	१२६	०.०४०	११९	१५९	०.०२०
८७	१२७	०.०४०	१२०	१६०	०.०४०
८८	१२८	०.०५०	१२१	१६१	०.४९०
८९	१२९	०.०४०	१२२	१६२	०.४९०
९०	१३०	०.०५०	१२३	१६३	१.१६
९१	१३१	०.०५०	१२४	१६४	२.०७
९२	१३२	०.१००	१२५	१६५	२.०४०
९३	१३३	०.११०	१२६	१६६	०.९१०

अनुसूची-अ--चालू			अनुसूची-अ--चालू		
अ. क्र.	गट नंबर	एकूण क्षेत्र	अ. क्र.	गट नंबर	एकूण क्षेत्र
१	२	३	१	२	३
		हे. आर			हे. आर
गाव तारुख--चालू			गाव तारुख--चालू		
१२७	१६७	०.१७०	१६१	२०२	०.२००
१२८	१६८	०.१७०	१६२	२०३	०.२००
१२९	१६९	०.१३०	१६३	२०४	०.३८०
१३०	१७०	०.३८०	१६४	२०५	१.१३०
१३१	१७१	०.३७०	१६५	२०६	०.६७०
१३२	१७२	०.१००	१६६	२०७	०.११०
१३३	१७३	०.१००	१६७	२०८	०.१७०
१३४	१७४	०.२७०	१६८	२०९	१.४४०
१३५	१७५	०.५२०	१६९	२१०	०.४९०
१३६	१७६	०.२३०	१७०	२११	०.७००
१३७	१७७	०.३००	१७१	२१२	०.६३०
१३८	१७८	२.५२०	१७२	२१३	०.४८०
१३९	१७९	०.८९०	१७३	२१४	०.४२०
१४०	१८०	०.५१०	१७४	२१५	०.४००
१४१	१८१	०.५१०	१७५	२१६	०.६००
१४२	१८२	३.४७०	१७६	२१७	१.१९०
१४३	१८३	०.३००	१७७	२१८	०.५८०
१४४	१८४	०.४९०	१७८	२१९	०.३७०
१४५	१८५	१.३२०	१७९	२२०	०.२४०
१४६	१८६	०.६९०	१८०	२२१	०.४९०
१४७	१८७	०.८००	१८१	२२२	०.०८०
१४८	१८९	०.७४०	१८२	२२३	०.०५०
१४९	१९०	१.७७०	१८३	२२४	०.१६०
१५०	१९१	०.९३०	१८४	२२५	०.१८०
१५१	१९२	०.३१०	१८५	२२६	०.२२०
१५२	१९३	०.७२०	१८६	२२७	०.३१०
१५३	१९४	०.२२०	१८७	२२८	०.२५०
१५४	१९५	०.३७०	१८८	२२९	०.२७०
१५५	१९६	०.२३०	१८९	२३०	०.०३०
१५६	१९७	०.१४०	१९०	२३१	०.७९०
१५७	१९८	१.६२०	१९१	२३२	१.०००
१५८	१९९	०.१९०	१९२	२३३	०.०२०
१५९	२००	०.२६०	१९३	२३४	०.४६०
१६०	२०१	०.१९०	१९४	२३५	०.३००

अनुसूची-अ--चालू			अनुसूची-अ--चालू		
अ. क्र.	गट नंबर	एकूण क्षेत्र	अ. क्र.	गट नंबर	एकूण क्षेत्र
१	२	३	१	२	३
		हे. आर			हे. आर
गाव तारूख--चालू			गाव तारूख--चालू		
१९५	२३६	०.४००	२२९	२७०	०.०५०
१९६	२३७	०.२५०	२३०	२७१	०.०५०
१९७	२३८	०.५१०	२३१	२७२	०.१९०
१९८	२३९	०.२१०	२३२	२७३	०.६७०
१९९	२४०	०.९७०	२३३	२७४	०.१००
२००	२४१	०.१७०	२३४	२७५	०.२१०
२०१	२४२	०.१२०	२३५	२७६	०.५७०
२०२	२४३	०.०६०	२३६	२७७	०.२१०
२०३	२४४	०.०३०	२३७	२७८	०.१३०
२०४	२४५	०.९७०	२३८	२७९	०.१६०
२०५	२४६	१.९४०	२३९	२८०	०.४००
२०६	२४७	३.४९०	२४०	२८१	०.१५०
२०७	२४८	१.०३०	२४१	२८२	०.२९०
२०८	२४९	०.१९०	२४२	२८३	०.५३०
२०९	२५०	१.६३०	२४३	२८४	०.१२०
२१०	२५१	०.८९०	२४४	२८५	०.१८०
२११	२५२	१.४३०	२४५	२८६	१.२००
२१२	२५३	१.०३०	२४६	२८७	०.१७०
२१३	२५४	१.०१०	२४७	२८८	०.१७०
२१४	२५५	२.०५०	२४८	२८९	०.१७०
२१५	२५६	१.०५०	२४९	२९०	०.१६०
२१६	२५७	०.२५०	२५०	२९१	०.५५०
२१७	२५८	०.१९०	एकूण		८३.४२६
२१८	२५९	०.११०	गाव तुपेवाडी		
२१९	२६०	०.१३०	१	३	०.७८
२२०	२६१	०.३५०	२	९५	०.८८
२२१	२६२	०.४६०	३	९६	०.३१
२२२	२६३	०.४२०	४	९७	०.४१
२२३	२६४	०.५७०	५	९८	०.६४
२२४	२६५	०.२५०	६	९९	०.३१
२२५	२६६	०.२३०	७	१००	०.२४
२२६	२६७	०.५९०	८	१०१	०.१७
२२७	२६८	०.१००	९	१०२	०.०५
२२८	२६९	०.२३०			

अनुसूची-अ--चालू

जिल्हा सातारा, तालुका पाटण

अ. क्र.	गट नंबर	एकूण क्षेत्र
१	२	३
		हे. आर

गाव तुपेवाडी--चालू

१०	१०३	०.०४
११	१०४	०.०१
१२	१०५	०.०२
१३	१०६	०.०२
१४	१०७	०.४२
१५	१०८	०.२५
१६	१०९	०.३४
१७	११०	०.२२
१८	१११	०.३९
१९	११२	०.१५
२०	११३	०.१८
२१	११४	०.१९
२२	११५	०.४६
२३	११६	०.३५
२४	११७	०.५२
२५	११८	०.५३
२६	११९	०.२७
२७	१२०	०.२८
२८	१२१	०.९२
२९	१२२	०.३०
३०	१२३	०.२७
३१	१२४	१.२३
३२	१२५	०.२४
३३	१२६	०.९२
३४	१२७	०.२५
३५	१२८	०.३३
३६	१२९	०.४०

अनुसूची-अ--चालू

जिल्हा सातारा, तालुका पाटण

अ. क्र.	गट नंबर	एकूण क्षेत्र
१	२	३
		हे. आर

गाव तुपेवाडी--चालू

३७	१३०	०.६८
३८	१३३	०.४२
३९	१३४	६.१६
४०	१३५	०.१०
४१	१३६	०.१०
४२	१३७	०.४०
४३	१३८	०.१०
४४	१३९	०.१०
४५	१४०	०.५८
४६	१४१	०.११
४७	१४२	०.७२
४८	१४३	०.०५
४९	१४४	०.१२
५०	१४५	०.१०
५१	१४६	०.२३
५२	१४७	०.२४
५३	१४८	०.२९
५४	१४९	०.१४
५५	१५०	०.२२
५६	१५१	०.२०
५७	१५२	०.३४

एकूण

२४.३२

कुमार हंबीरराव पाटील,

कार्यकारी अभियंता,

कोयना सिंचन विभाग, कोयना नगर,

जिल्हा सातारा.

सातारा, २० मार्च २०१९.